



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक – पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ०५]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३० ते फेब्रुवारी ५, २०२५ / माघ १० - १६, शके १९४६

[पृष्ठे-१८५

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय/संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

चौथा मजला, मुख्य इमारत,

मंत्रालय, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २१ जानेवारी २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९९६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८२३/६४३/प्र.क्र.८७/२०२३/नवि-१३. — ज्याअर्थी, शासन नगर विकास विभागाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे उल्लेखिलेला) चे कलम ३१ (१) अन्वये, जेजुरी नगरपरिषदेची (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे उल्लेखिलेला) द्वितीय सुधारित विकास योजना अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१८/७६६/प्र.क्र.१८५/१८/वि.यो.मंजुरी/नवि-१३, दिनांक २७ जुलै २०१८ अन्वये भागशः मंजूर झालेली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" आणि "उक्त अधिसूचना" म्हणून उल्लेखिलेल्या) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेतील नियोजनानुसार, जेजुरी येथील जुना गट नंबर १८१/१, नवीन गट नंबर १०८/१ (पै.) क्षेत्रावर आरक्षण क्र. २२, "व्यापारी संकुल" व "बेलदार समाज धर्मशाळा" करिता निर्देशन दर्शविलेले असून (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधिले आहे) उक्त आरक्षणाकरिता जेजुरी नगरपरिषद नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या ठराव क्र. ३४, दिनांक १४ सप्टेंबर २०२२ अन्वये, उक्त विकास योजनेत फेरबदल करून, उक्त जागेवरील "शॉपिंग सेंटर" चे आरक्षणाखालील २००० चौ.मी. क्षेत्रापैकी ९९० चौ.मी. क्षेत्र वगळून तेथे "बेलदार समाज धर्मशाळा" आरक्षण दर्शविणे, तसेच नगरपरिषद मालकीच्या जागेवरील "बेलदार समाज धर्मशाळा" निर्देशन वगळून रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्याचे ठरवून, उक्त अधिनियमाचे कलम ३७(१) अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. (यापुढे "उक्त फेरबदल प्रस्ताव" असे संबोधिले आहे.) ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदलाचा प्रस्ताव, काही अटींसह, मंजूर करणे योग्य होईल, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, रहिवास विभागात समाविष्ट करावयाच्या जमिनीच्या मालकांनी बाजारमूल्य दर तक्त्यानुसार येणाऱ्या उक्त जमिनीच्या एकूण रकमेच्या ५ टक्के दराने येणाऱ्या अधिमूल्य रकमेपैकी शासनास देय असलेली अधिमूल्याची ५० टक्के रक्कम सहायक संचालक, नगर रचना, बारामती शाखा, बारामती यांच्या लेखाशीर्षमध्ये जमा केलेली आहे आणि नियोजन प्राधिकरणास देय असलेली ५० टक्के अधिमूल्याची रक्कम मुख्याधिकारी, जेजुरी नगरपरिषद यांच्या लेखाशीर्षमध्ये जमा केलेली आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्तावास, काही अटींसह, शासन मंजूरी देत आहे. उक्त विकास योजना मंजूरीच्या अधिसूचनांच्या फेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.

"नोंद"

"जेजुरी जुना गट नंबर १८१/१, नवीन गट नंबर १०८/१ (पै.) येथील आरक्षण क्र. २२ "व्यापारी संकुल" चे आरक्षणाखालील २००० चौ.मी. क्षेत्रापैकी ९९० चौ.मी. क्षेत्र वगळून तेथे "बेलदार समाज धर्मशाळा" आरक्षण दर्शविणे व बेलदार समाजकरिताचे निर्देशन वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे."

अटी :- प्रस्तुत फेरबदलाखालील जागेचे मोजणी नकाशानुसार स्थान व विकास योजना नकाशातील स्थान यामधील विसंगती दूर करण्यासाठी सुधारित मोजणी नकाशा संबंधितांकडून घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

(१) सदर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८२३/६४३/प्र.क्र.८७/२०२३/नवि-१३ जनतेच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, जेजुरी नगरपरिषद, जेजुरी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

(२) सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे / नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रणव कर्पे,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

**Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai - 400 032.**

dated : 21st January 2025

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. TPS-1823/643/C.R.-87/2023/UD-13.— Whereas, the Urban Development Department of the Government, under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. 37 of 1966) (hereinafter referred to as the "said Act"), has partially sanctioned the second revised Development Plan of the Jejuri Municipal Council (hereinafter referred to as the "said Planning Authority") vide Notification No. TPS-1818/766/CR.185/18/D.P. Sanction/UD-13, dated 27th July 2018 (hereinafter referred to as the "said Development Plan" and the "said Notification") ;

and whereas, as per the said Development Plan, Reservation No. 22, "Commercial Complex" and nomenclature for the Beldar Community Dharmashala is shown on the land having Old Plot No. 181/1 and New Plot No. 108/1 in Jejuri (hereinafter referred to as "the said reservation"). The Jejuri Municipal Council is the Planning Authority for the said reservation ;

and whereas, the said Planning Authority, through Resolution No. 34, dated 14th September 2022, has decided to modify the said Development Plan to exclude an area of 990 sq.mtrs. from 2000 sq.mtrs. area reserved for a "Shopping Center" on the said land and designating it as a reservation for "Beldar Samaj Dharamshala," also to remove the designation of "Beldar Samaj Dharamshala" on the land owned by the Municipal Council and include it in the residential zone. The said Planning Authority has completed all statutory procedures under Section 37(1) of the said Act, and submitted the amendment proposal for the approval of the Government (hereinafter referred to as "the said Modification Proposal").

and whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of opinion that, the proposed Modification needs to be sanctioned with some condition ;

and whereas, the landowners of the land to be included in the residential zone have deposited 50 per cent of the premium amount payable to the Government, calculated at 5 per cent of the total market value of the said land as per the ASR, into the account of the Assistant Director, Town Planning, Baramati Branch, Baramati, and have deposited the remaining 50 per cent of the premium amount payable to the Planning Authority into the account of the Chief Officer, Jejuri Municipal Council.

Now therefore, in accordance with sub-section (2) of Section 37 of the said Act, and by exercising of the associated powers conferred therein, the Government hereby approves the proposed modification, with some condition, to the said Development Plan. A new entry is being added after the last entry in the list of Modification sanctioning the said Development Plan.

“ENTRY”

“An area of 990 sq.mtrs. out of the 2,000 sq.mtrs. under Reservation No. 22 for the “Commercial Complex,” at Old Plot No. 181/1 and New Plot No. 108/1 in Jejuri, is being deleted and reserved as “Beldar Community Dharamshala” and the nomenclature of “Beldar Community Dharamshala” is being removed and the land is included in the Residential Zone.”

Condition : To resolve the discrepancies between the location of the proposed modification as per the measurement map and the development plan, a revised measurement map should be obtained from the concerned parties and necessary action should be taken accordingly.

(1) A copy of the part Plan No. TPS-1823/643/CR-87/2023/UD-13 showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Chief Officer, Jejuri Municipal Council, District Pune during office hours on all working days for inspection of public for a period of one month.

(2) This Notification shall also be published on the Govt. website www.maharashtra.gov.in (Acts / Rules.)

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

PRANAV KARPE,

Under Secretary to Government.

जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सांगली

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ (१) अन्वये

अधिसूचना

क्रमांक भूसं./कावि-१९/एसआर-१/२०२४. — ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-विभाग ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिसूचना असा केला आहे") याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, सांगली यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते; ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये, पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ नुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चारखालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही (किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही).

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी, उपविभागीय अधिकारी, कडेगाव उपविभाग, कडेगाव यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा सांगली, तालुका पलूस, गाव पुणदी

अ.क्र.	भूमापन क्रमांक किंवा गट नंबर	एकूण क्षेत्र हे. आर	बाधित क्षेत्र (अंदाजे हे. आर)
१	२	३	४
१	१०६८/ब	४.०४	०.०७
२	११००/ब	०.४४	०.०८५
३	११०२	०.३७	०.०९५
४	११०३	०.१२	०.०३५
५	११०४	०.१४	०.०३५
६	११०५	०.४८	०.१३५
७	११०६	०.११	०.०३५
८	११०७	०.०९	०.०१५
९	११४०	०.८	०.१७५
१०	११३९	०.२२	०.२२
११	११३८	०.१३	०.१३
१२	११३७	०.१	०.०६५
१३	१०६८/क	०.६१	०.०५
१४	१०६९	०.५९	०.०८
१५	१०७१	०.६	०.०४
१६	१०९६	०.१४	०.००५
१७	१०९७	०.१६	०.०१
१८	१०९८	०.०६	०.००५
१९	१०९९	०.३२	०.०५
२०	११००/अ	०.१२	०.०२५
२१	११०१	०.१४	०.०३
एकूण		९.७८	१.३९०

अनुसूची - दोन

प्रकल्पाचे नाव : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील उरुण, इस्लामपूर, नवे खेड, जुने खेड, पुणदी, किलोस्करवाडी, पलूस कॉलनी रस्ता, प्रजिमा क्र. ३६ कि.मी. १०/५०० ते १०/९०० मधील मोठ्या पुलाच्या पोहोच मार्गाचे बांधकाम करणे.

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : पुलाचे बांधकाम करणेकामी मौजे पुणदी येथील गट नं. १०६८/ब, ११००/ब, ११०२, ११०३, ११०४, ११०५, ११०६, ११०७, ११४०, ११३९, ११३८, ११३७, १०६८/क, १०६९, १०७१, १०९६, १०९७, १०९८, १०९९, ११००/अ, ११०१ मधील ९.७८ हे. आरपैकी १.३९० क्षेत्र.

समाजाला होणारे लाभ : वाहतूक व दळवळण व्यवस्था

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

प्रस्तावित संपादन क्षेत्रामध्ये फक्त शेतजमीन येत असून गावठाण, तसेच भूसंपादन क्षेत्रातील कोणाचेही विस्थापन होत नाही.

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गावाचे नाव	तालुका	जिल्हा
१	२	३
	निरंक	

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

सामाजिक प्रभाव निर्धारणचा सारांश

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ, असाधारण क्रमांक २८, मंगळवार, ३० जानेवारी २०२३, दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार सदरचा प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधांतर्गत येत असल्याने त्यास भूसंपादन व पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट देण्यात आलेली आहे.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

सदर भूसंपादनामुळे व्यक्तीचे / व्यक्तीचे विस्थापन होत नसलेमुळे पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रशासक नियुक्त करणेची आवश्यकता नाही.

टीप : उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी, कडेगाव उपविभाग, कडेगाव (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तडसर रोड, कडेगाव) या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.

डॉ. राजा दयानिधी (भा.प्र.से.),

सांगली, ९ सप्टेंबर २०२४.

जिल्हाधिकारी, सांगली.

उपजिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सातारा

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

अधिसूचना - कलम ११

क्रमांक भूसं-९/एसआर-७६८/२०२५.- ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय, अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, जिल्हाधिकारी, सातारा यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक ९, सातारा यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा सातारा, तालुका पाटण, गाव मौजे सावरघर (काटेवाडी)

अ. क्र.	भूमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर/आरमध्ये)	दिशा			
			पूर्व	पश्चिम	दक्षिण	उत्तर
१	२	३	४	५	६	७
१	५६/१ पै.	०.०८	ओढा	रस्ता	गट नं. ५६/१ पै. उर्वरित भाग	गट नं. ५६/१ पै. उर्वरित भाग
एकूण		०.०८				

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : तारळी पाटबंधारे प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन : मौजे सावरघर (काटेवाडी), तालुका पाटण, जिल्हा सातारा येथील जमीन तारळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत -- पुनर्वसन गावठाण सावरघर (काटेवाडी) या गावठाणाच्या स्मशानभूमी पोहोच रस्ता करणेसाठी लागणाऱ्या क्षेत्रासाठी संपादन करणेकामी.

समाजाला मिळणारे लाभ :

- (अ) या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना वाहतूक सुलभ व सोयीची होणार आहे.
(ब) या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना धरण परिसरामध्ये जाणे-येणे सोयीचे होणार आहे.
(क) या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना वाहतूक जवळची होणार आहे.

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

संपादन करणेत येणाऱ्या क्षेत्रामध्ये जमीन येत असल्यामुळे गावठाण विस्थापित होत नाही. बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

सदरचा प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधांतर्गत येत असल्याने त्यास भूसंपादन अधिनियम, २०१३ आणि महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १३ मार्च २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार, सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट देण्यात आलेली आहे.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम :- लागू नाही.

ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- प्रश्न उद्भवत नाही.

क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील :- प्रश्न उद्भवत नाही

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक ९, सातारा (भूमी संपादन भवन, जिल्हा न्यायालयासमोर) यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

संजय आसवले,

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),

क्रमांक ९, सातारा.

सातारा, ६ जानेवारी २०२५.

आयुक्त यांजकडून

पुणे महानगरपालिका, पुणे

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये

जाहीर प्रकटन

क्रमांक पुणे मनपा/झोन क्र. २/८४५७/२०२५.— पुणे शहराच्या नवीन समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्र. ४ मध्ये समाविष्ट असलेल्या पुणे पेठ, वडगाव खुर्द, सर्व्हे नंबर ६१ व ६२ येथील मान्य विकास आराखड्यामधील सीआर-८ स्मशानभूमी आरक्षण वाढविणेस महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) नुसार कार्यवाही करणेस पुणे महानगरपालिका मुख्य सभेने ठराव क्र. ६१, दिनांक २६ जुलै २०२४ अन्वये मान्यता दिली आहे. सदर ठरावानुसार खाली दर्शविल्याप्रमाणे समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्र. ४ मध्ये फेरबदल करण्याचा पुणे महानगरपालिका विचार करित आहे.

अ.क्र.	पेठ	सद्यःस्थिती	नियोजित फेरबदल
१	२	३	४
१	वडगाव खुर्द	पुणे शहरात समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्र. ४ मध्ये समाविष्ट असलेल्या पुणे पेठ, वडगाव खुर्द येथील मान्य विकास आराखड्यामधील सर्व्हे नं. ६१ व ६२ येथील सीआर-८, स्मशानभूमी आरक्षण.	मान्य विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्र. ४ मधील पुणे पेठ, वडगाव खुर्द, सर्व्हे नंबर ६१ व ६२ येथील अस्तित्वातील सीआर-८ स्मशानभूमीलगत स्मशानभूमी आरक्षण वाढविणेची आवश्यकता आहे. सदर ठिकाणी अस्तित्वातील सीआर-८, स्मशानभूमी असून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) नुसार सदर स्मशानभूमीचे आरक्षण वडगाव खुर्द, सर्व्हे नंबर ६१ व ६२ येथे म्हणजेच अस्तित्वातील स्मशानभूमीलगत वाढविण्याचे प्रयोजन आहे.

सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये नोटिस देण्यात येते की, वरीलबाबत संबंधित अथवा अन्य नागरिकांपैकी ज्या कोणास हरकत किंवा सूचना नोंदवयाची असेल त्यांनी ही नोटिस राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १ महिन्याच्या (३० दिवस) आत मा. शहर अभियंता, पुणे महानगरपालिका यांच्याकडे कळवावी. प्रस्तावित फेरबदलाचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पहिल्या मजल्यावर मा. शहर अभियंता, पुणे महानगरपालिका यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. सदर मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या हरकतीचा / सूचनांचाच फक्त विचार केला जाईल. प्राप्त हरकती / सूचनांवर मा. शहर अभियंता हे त्यांचे कार्यालयात सुनावणी घेणार आहेत.

डॉ. राजेंद्र ब. भोसले (भा.प्र.से.),

महानगरपालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका, पुणे.

पुणे, १७ जानेवारी २०२५.

मुख्याधिकारी तथा प्रशासक यांजकडून

भोर नगरपरिषद, भोर

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये

जाहीर सूचना

क्रमांक भोर न.प./न.र.-१४३२/२०२५.— भोर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांना या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, भोर नगरपरिषदेचा विकास योजना आराखडा मूळ हद्द (दु.सु. + वा.ह.) महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्याकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१५/१३८९/प्र.क्र.३९९/१६/वि.यो. मंजुरी/नवि-१३, दिनांक १६ मे २०१७ अन्वये भागशः मंजूर झालेला असून दिनांक ५ ऑगस्ट २०१७ पासून अमलात आलेला आहे, तसेच सदर विकास योजनेमधील भाग शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/१३८९/प्र.क्र.३९९/१६/ई.पी. मंजुरी/नवि-१३, दिनांक २० जून २०१९ ला मंजूर झालेले आहेत व दिनांक २० जुलै २०१९ पासून अमलात आलेला आहे. भोर नगरपरिषदेच्या मूळ हद्द दुसऱ्या सुधारित अधिक वाढीव हद्द विकास आराखड्यामध्ये खाली दर्शविण्यात आल्याप्रमाणे दुरुस्ती करण्यासाठी नगरपरिषद प्रशासकीय ठरावाने मंजुरी दिलेली आहे. त्या ठरावानुसार खालील तपशीलाप्रमाणे नकाशात दुरुस्ती करावयाची आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	मंजूर विकास योजना (दु.सु.) आराखड्यामधील तपशील	मंजूर विकास योजना (दु.सु.) आराखड्यामध्ये करावयाची सुधारणा (दुरुस्ती) तपशील	नगरपरिषद प्रशासकीय ठराव क्रमांक व दिनांक
१	२	३	४
१	भोर शहर मंजूर विकास योजना मूळ हद्द (दु.सु.+वा.ह.) आराखड्यामध्ये स.नं. ९९ या मिळकतीवर ३० मीटर रुंदीचा रस्ता, भागशः रहिवास व उर्वरित शेती आणि ना-विकास हे विभाग प्रस्तावित आहे.	भोर शहर मंजूर विकास योजना मूळ हद्द (दु.सु. +वा.ह.) आराखड्यामध्ये स.नं. ९९ (पैकी) क्षेत्रफळ ३.०० हे. या मिळकतीवरील शेती आणि ना-विकास हा विभाग रद्द करून, रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित करण्यात यावे.	प्रशासकीय ठराव क्रमांक १०५ दिनांक १४ जानेवारी २०२५.

नगरपरिषदेच्या विकास योजना मूळ हद्द (दु.सु. + वा.ह.) आराखड्यामधील सदर सुधारणांना (दुरुस्तींना) या नोटिशीने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ अन्वये नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. भोर शहरातील नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती ही नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांच्या आत भोर नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. नगरपरिषदेस प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींचाच फक्त विचार केला जाईल. वरील तपशीलाप्रमाणे बदल दर्शविणारा नकाशा भोर नगरपरिषदेच्या कार्यालयात ठेवला असून तो कार्यालयीन वेळेमध्ये नागरिकांना पाहता येईल.

गजानन शिंदे,

मुख्याधिकारी तथा प्रशासक,
भोर नगरपरिषद, भोर.

भोर, २० जानेवारी २०२५.

BY CHIEF OFFICER AND ADMINISTRATOR

Bhor Municipal Council, Bhor

As per Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

PUBLIC NOTICE

क्रमांक भोर न.प./न.र.-१४३२/२०२५.— All citizens residing in Bhor Municipal Council, Bhor area are hereby informed by this public Notice that Development Plan of Bhor Municipal Council original limit (IInd Revision + Extended limit) has been partly sanctioned by Government Notification No. TPS-1815/1389/ CR-399/ 16/DP SANCTION/UD-13, dated 16th May 2017 and come into force with effect from 5th August 2017 As well as excluded parts of Bhor Development Plan original limit (IInd Revision + Extended limit) has been sanctioned by Government Notification No. TPS-1815/1389/CR-399/16/EP-SANCTIONED/UD-13, dated 20th June 2019 and come into force with effect from 20th July 2019 approval has been given to make modification in development plan of Bhor Municipal Council limit (IInd Revision + Extended limit) by administrative resolution of respective dates Proposal modification are as give below :-

Schedule

Sr. No.	Proposals of Sanctioned Development Plan (Second Revision)	Proposed Modifications	General Body Resolution No. and date
1	2	3	4
1	30 mtrs. wide road, Residential Zone and Agricultural and No Development Zone is proposed on Survey No. 99 of sanctioned Bhor city Development Plan Original Limit (IInd Revision + Extended limit).	Agricultural and No Development Zone is deleted and included in residential zone is proposed on Survey No. 99 (Part), Area 3.00 Ha. of sanctioned Bhor City Development Plan Original Limit (IInd Revision + Extended limit).	Administrative Resolution No. 105, dated 14th January 2025.

This said modification in the Sanctioned Development Plan Original Limit (Second Revision + Extended Limit) of Bhor Municipal Council, Bhor is hereby published under Section of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for inviting suggestions and / or objections to proposed modifications. All citizens of Bhor are request to send their suggestions and / or objections in writing to the Bhor Municipal Council, Bhor within 30 (Thirty) days from date of publication of this Notification in Maharashtra Government Gazette. Suggestions and / or objections received before expiry of this date of this Notification period only be considered received before expiry of this Notification period only be considered.

A plan showing the proposed Modification is available for inspections in the office of Municipal Council, Bhor during office hours.

GAJANAN SHINDE,

Chief Officer and Administrator,
Bhor Municipal Council, Bhor.

Bhor, 20th January 2025.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र

वाचले :- (१) महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) अन्वये, दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजीची झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबतचे पूर्वसूचना "जाहीर नोटिस".

(२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचेकडील दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजीचे निकालपत्र.

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) अन्वये अंतिम आदेश

झोपडपट्टी पुनर्वसन आदेश (अंतिम)

क्रमांक झो.पु.प्रा./स.प्रा.-१/झो.पु.आ./१३४/२०२५. — सि.स.नं. ९३७, कसबा पेठ, पुणे येथील अनुसूचित नमूद केलेल्या क्षेत्रासंदर्भात महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) अंतर्गत खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) मध्ये नमूद तरतुदीनुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचित निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजीची पूर्वसूचना प्रकरणातील सविस्तर पार्श्वभूमी नमूद करून सदरची पूर्वसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९ ते सप्टेंबर ०४, २०२४, पृष्ठे १९ व २० वर, तसेच दैनिक वृत्तपत्रात दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच सदरची पूर्वसूचना सर्वसाधारणपणे सर्वांना ठळकपणे दिसून येईल अशा प्रत्यक्ष जागेवर दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी डकवून प्रसिद्ध करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, सदर पूर्वसूचनेची प्रत जागामालक यांना व एक प्रत माहितीस्तव मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांना देण्यात आली आहे. पूर्वसूचनेद्वारे जागामालक किंवा इतर यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांच्या आत या कार्यालयाकडे सादर करणेबाबत फर्मविण्यात आले होते.

ज्याअर्थी, सदर नोटिसवर दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी श्री. शेख आरिफ याकुब अन्सारी यांनी हरकत / आक्षेप अर्ज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दाखल केला असता प्राप्त हरकत / आक्षेप अर्जाच्या अनुषंगाने हरकतदार व योजनेचे विकसक यांची उक्त अधिनियमातील तरतुदीअन्वये सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. सुनावणीअंतिम दोन्ही उभय पक्षकार यांचे लेखी व तोंडी युक्तिवाद विचारात घेऊन त्याबाबतचे दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशान्वये निकाली काढण्यात आले आहे.

त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीचे अवलोकन करता महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे.

आदेश

(१) सदर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्यासंदर्भातील दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजीची जाहीर नोटिस (झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना) कायम करून खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून अंतिमतः घोषित करण्यात येत आहे.

(२) सदर आदेशाविरोधात उक्त अधिनियमाच्या कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत मा. शिखर तक्रार निवारण समिती, वांद्रे, मुंबई येथे अपील दाखल करणे शक्य आहे.

महानगरपालिका क्षेत्र : पुणे महानगरपालिका.

झोपडपट्टीचे नाव : सि.स.नं. ९३७, कसबा पेठ, पुणे.

अनुसूची

कसबा पेठ, पुणे

पेठ	सर्व्हे नंबर / सि.स.नं.	जमिनीचे मालकी हक्क / विकसन हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती संस्थेचे नाव	क्षेत्र (चौ.मी.) अंशतः / पूर्णतः	चतुःसीमा	शेरा
१	२	३	४	५	६
कसबा	सि.स.नं. ९३७	मे. वुई होम प्रॉपर्टीज, युनिट-१, एल.एल.पी.	४६२.३० चौ.मी.	पूर्वेस - लागू रस्ता. पश्चिमेस - लागू न. भू. क्र. ९३४. दक्षिणेस - लागू रस्ता. उत्तरेस - लागू न. भू. क्र. ९३६.	

सदरचा आदेश हा माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात आला आहे.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, १७ जानेवारी २०२५.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(ड) सह १२ अंतर्गत आदेश

झोपडपट्टी निर्मूलन आदेश

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-२/१३१/२०२५.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३ अ (१) (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो-२००४/प्र.क्र.-२१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, पुणे महानगरपालिका हद्दीतील खालील अनुसूचीमध्ये सर्व्हे नंबर ९४/१अ/१, सि.स.नं. २८८१/१, आरोग्य भवन, येरवडा, पुणे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टीचे ४००० चौ.मी. या क्षेत्रावर (प्रस्तुत जाहीर प्रकटनात या मिळकतीचा उल्लेख यापुढे "सदर क्षेत्र" असा करणेत येत आहे) झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेसाठी विकसक मे. राफे लकडावाला व्हॅचर्स यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे.

ज्याअर्थी, सदर क्षेत्र दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ३-क अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून सदरचा आदेश महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२ रोजीच्या राजपत्रात पृष्ठे १० व ११ वर आणि स्थानिक वृत्तपत्रात दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करणेत आलेला आहे, तसेच सर्वसाधारणपणे सर्वांना ठळकपणे दिसून येईल अशा प्रकारे योजनाक्षेत्रात दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी डकवून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

आणि ज्याअर्थी, सदर प्रस्तावास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे कडील नियमावली, २०२२ यातील नियम क्र. १४.६.१२ (१) च्या तरतुदीनुसार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

आणि ज्याअर्थी, सदर मिळकतीवरील झोपडीधारकांची अंतिम पात्रता यादी उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र. ३, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत दिनांक २३ एप्रिल २०१८ रोजी निश्चित करणेत आलेली आहे. सदर मिळकतीवरील अंतिम पात्रता यादीनुसार एकूण झोपड्यांची संख्या ५१ असून त्यामध्ये १४ पात्र, २८ अपात्र व ९ सार्वजनिक असा समावेश आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त झोपडपट्टी पुनर्वसन आदेशास मा. शिखर तक्रार निवारण समिती, मुंबई अथवा कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नाही आणि म्हणून, सदर क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकामी या क्षेत्रातील सर्व इमारती / झोपड्यापाडून सदरचे क्षेत्र रिकामे करणे व उक्त अधिनियमाच्या कलम ३(ड) अन्वये पुढील कार्यवाही करणे अनिवार्य आहे.

आणि ज्याअर्थी, विकसक मे. राफे लकडावाला व्हॅचर्स यांचेमार्फत पात्र झोपडीधारकांचे तात्पुरते भाडे तत्वावर स्थलांतरण करणेबाबतची जबाबदारी विकसक या नात्याने व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाचे नियमानुसार ठरवून दिलेल्या दरमाह भाडे द्यायला तयार असलेबाबतचे दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजीचे हमीपत्र या कार्यालयाकडे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी सादर केले आहे. संक्रमणासाठी पात्र झोपडीधारकास प्रतिमाह रुपये ९,५४३ इतके भाडे निर्धारित केले असून प्राधिकरणाच्या परिपत्रक क्र. १०, दिनांक १२ डिसेंबर २०२३ नुसार झोपडपट्टी निष्कासनापूर्वी संबंधित विकसकाने अशा झोपडीधारकास १ वर्षांचे भाडे आगाऊ स्वरूपात द्यावे व त्यानंतरच्या कालावधीसाठी प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस १ वर्षांचे आगाऊ भाडे सर्व पात्र झोपडीधारकांना विकसकाने अदा करणे अनिवार्य आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमातील व विकास नियंत्रण नियमावलीतील सर्व तरतुदींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून योजनेअंतर्गत पुढील कामकाज पार पडणे आवश्यक असल्याचे माझी खात्री झाल्याने व अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यास सक्षम असल्याने मी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३-ड सहकलम १२ (१) नुसार खालीलप्रमाणे झोपडपट्टी निर्मूलन आदेश पारित करत आहे.

आदेश :-

- १) खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे झोपडपट्टी निर्मूलन क्षेत्र म्हणून घोषित करत आहे.
- २) सदर क्षेत्रावरील प्रत्येक झोपडी व बांधकाम या मधील झोपडीधारकांनी उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये ३० दिवसांचे आत त्यांची झोपडी रिकामी करून झोपडी व त्याखालील जागा विकसकाच्या ताब्यात द्यावी.

- ३) अशारितीने रिकामी झालेली झोपडी / बांधकाम, उक्त विकसकाने उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये या आदेशाचे दिनांकापासून ५० दिवसांचे आत पाडून टाकून जमीन मोकळी करावी व संक्रमण व्यवस्थेसंदर्भातील अन्य निवासी व्यवस्थेचा विकल्प निवडून तत्काळ स्थलांतरित व्हावे.
- ४) उक्त अधिनियमाच्या कलम १२ (८) अन्वये उपरोक्त नमूद मुदत संपण्यापूर्वी इमारत पाडून टाकण्यात आली नसल्यास इमारतीत प्रवेश करण्याचे व इमारत पाडून टाकण्याचे, तसेच इमारतीतील सामानाची विक्री करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अथवा त्यांनी प्राधिकृत करतील अशा अधिकाऱ्यास राहतील.
- ५) कोणत्याही झोपडीधारकाने विहित मुदतीत त्याची झोपडी रिकामी न केल्यास / झोपडीधारकाची योजनेस संमती नसल्यास / झोपडीधारकास योजना मान्य नसल्यास असा झोपडीधारक, मग तो पात्र असो अथवा अपात्र, उक्त अधिनियमाच्या कलम ३-झ अन्वये त्याचा पुनर्वसनाचा अधिकार गमावून कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.
- ६) सदरच्या आदेशाचे पालन करण्यास कसूर करणारी कोणतीही व्यक्ती उक्त अधिनियमातील कलम ३७ अन्वये, ३ महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा १००० रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्हीस पात्र राहील.
- ७) सदरच्या आदेशाविरोधात उक्त अधिनियमाच्या कलम ३-ड सह कलम १२ (४) मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत मा. शिखर तक्रार निवारण समिती, महाराष्ट्र शासन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१ यांचे कार्यालयात अपील दाखल करता येईल आणि उक्त अपीलावरील शिखर तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहील.

महानगरपालिका क्षेत्र : पुणे महानगरपालिका.

झोपडपट्टीचे नाव : सर्व्हे नंबर ९४/१अ/१, सि.स.नं. २८८१/१, आरोग्य भवन, येरवडा, पुणे.

गाव संगमवाडी, पुणे

सर्व्हे नंबर / सि.स.नं. / फा.प्लॉ.क्र.	जमीन/भोगवटदाराचे हक्क प्राप्त असलेल्या संस्थेचे नाव	क्षेत्र (चौ.मी.)	योजनाक्षेत्राची चतुःसीमा			
			पूर्वेस	दक्षिणेस	पश्चिमेस	उत्तरेस
१	२	३	४	५	६	७
सर्व्हे नं. ९४/ १-अ/१, सि.स.नं. २८८१/१.	शासकीय (महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था).	४००० चौ.मी.	न.भू.क्र. २८८५ ते २८८९ पैकी व लागू रस्ता	सर्व्हे नं. ९४ पैकी व न.भू.क्र. २८८१ पैकी.	सर्व्हे नं. ९४ पैकी व न.भू.क्र. २८८१ पैकी व न.भू.क्र. २८९०.	सर्व्हे नं. ९४ पैकी व न.भू.क्र. २८८१ पैकी व न.भू.क्र. २८८४ पैकी.

सदरचा आदेश हा माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात आला आहे.

नीलेश र. गटने (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, १६ जानेवारी २०२५.

झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना

जाहीर नोटिस

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-१/१९५/२०२५. — ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे "उपरोक्त अधिनियम" असा करणेत आला आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो-२००४/प्र.क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजूरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे या कार्यालयाचे नियोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली ही मिळकत महानगरपालिकेकडून झोपडपट्टी म्हणून घोषित नसली तरी महानगरपालिका, सहायक आयुक्त, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रमांक ४६०७, दिनांक २० सप्टेंबर २०२३ अन्वये, सदर ठिकाणी सादर केलेला झोपडपट्टी सदृश परिस्थिती असलेबाबतचा अहवाल व सक्षम प्राधिकारी क्रमांक १, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनीदेखील दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थळपाहणी करून दाखल केलेला स्वतंत्र अहवाल सादर केला आहे, तसेच खाजगी मालकी असलेने सदर मिळकतीचा सदृश अहवालाबाबत पुणे महानगरपालिकेकडे पुनःच पडताळणीकरिता पाठविला असता त्यांचेमार्फत दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी प्राप्त झाला असून सदर अहवालामध्ये झोपडीधारकांच्या राहणीमानाच्या दृष्टीने हानिकारक असलेचे नमूद केले आहे.

उपरोक्त अहवाल पाहता सदर ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याजोगी परिस्थिती आहे.

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे मालमत्ता पत्रकानुसार एकूण क्षेत्र ३९००.०० चौ.मी. इतके आहे व त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार ३६६३.९८ चौ. मी. इतके क्षेत्र झोपडपट्टीने व्याप्त आहे, असे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजीच्या अहवालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर योजनेकरिता वरीलपैकी कमीत कमी ३६६३.९८ चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना "कोणतीही झोपडपट्टी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी "झोपडपट्टी क्षेत्र" म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामूहिक, आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियम केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीनमालकांना ३० दिवसांची नोटिस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करील", असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारित अधिनियम, २०१७) चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रावर झोपडपट्टी असलेने सदरचे क्षेत्र हे "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेकामी समर्थनीय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित असून खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत.

आदेश

(१) खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

(२) अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक १, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यास फर्माविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत हे क्षेत्र उक्त कलमाखाली "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेमार्फत घेण्यात येईल.

अनुसूची

महानगरपालिकेचे क्षेत्र : पुणे महानगरपालिका.

झोपडपट्टीचे नाव : सि.स.नं. ७६१, बांबु आळी, गणेश पेठ, पुणे.

गाव गणेश पेठ, पुणे

स.नं./ सि.स.नं./ फा. प्लॉ. क्र.	जमीन/भोगवटादाराचे हक्क प्राप्त असलेल्या संस्थेचे नाव	क्षेत्र (चौ.मी.) (त्रिमितीय पद्धतीने)	योजना क्षेत्राची चतुःसीमा			
			पूर्वेस	दक्षिणेस	पश्चिमेस	उत्तरेस
१	२	३	४	५	६	७
सि.स.नं. ७६१	खाजगी	३६६३.९८ चौ.मी.	लागू न.भू.क्र. ७६२, ७६१ पै.	लागू न.भू.क्र. ७०८ ते ७१०, ७१२ ते ७१९.	लागू न.भू.क्र. ७२० ते ते ७३१.	लागू न.भू.क्र. ७४१ ते ७४८, ७५१ ते ७५६, ७५८, ७५९, ७६०, ७६३.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, २४ जानेवारी २०२५.

मुख्याधिकारी यांजकडून

कराड नगरपरिषद, कराड

अधिसूचना

क्रमांक नपा./कावि/साप्रशा/२६५/लोकसेवा हक्क/२०२५.— महाराष्ट्र शासन निर्णय नगर विकास विभाग क्रमांक एमसीओ-२०१५/प्र.क्र.१८९/नवि-१४, दिनांक २३ जून २०१५ अन्वये शासनाने अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अंतर्गत नगरपरिषदेकडून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या "सेवांची सूची" नगर परिषद प्रशासन, कराड नगर परिषद, कराड, जिल्हा साताराकडील जावक क्रमांक नपा./कावि/साप्रशा-२६५, दिनांक १६ जानेवारी २०२५ अन्वये नगरपरिषदेस लागू करणेत आलेली आहे आणि नगरपरिषदेकडून पुरविण्यात येणाऱ्या "सेवांची सूची" ची माहिती सर्व स्तरांतील सर्व सामान्य नागरिकांना व्हावी व अशा सेवांचा लाभ नागरिकांना घेता यावा यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. यास्तव उक्त शासन निर्णयानुसार कराड नगरपरिषद, कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अंतर्गत कराड नगरपरिषदेकडून पुरविण्यात येणाऱ्या "सेवांची सूची" सोबतच्या तक्त्याप्रमाणे पारित केलेली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ कलम ३ अन्वये नगरपालिका (ब) वर्गने जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील

परिशिष्ट

अ.क्र.	लोकसेवांची सूची नाव	आवश्यक कागदपत्रे	फी	नियम कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय प्राधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बाळाचे आई-वडिलांचे आधारकार्ड झेरॉक्स, ३. दवाखान्यातील जन्मखबर (असल्यास) छायाप्रत,	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख).	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		४. पालकाऐवजी इतर नाते-वाईक असतील तर पालकांचे समंतीपत्र.					
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. दवाखान्यात मृत्यू झाला असल्यास नमुना नं. ४, ३. घरी मृत्यू झाला असल्यास नमुना नं. ४-A, ४. अर्जदार व मृतक व त्यांचे नातेवाईकांचे आधारकार्ड झेरॉक्स.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख).	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख).	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संकलित कर व पाणीपट्टी कर भरणा केलेल्या पावतीची छायांकित प्रत.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज,	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मा. कोर्ट आदेश, ७/१२, सिटी सर्व्हे उतारा व इतर यापैकी एक.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
७	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे उतारा.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	सहायक नगररचनाकार	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
८	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे उतारा.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	सहायक नगररचनाकार	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती, ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	सहायक नगररचनाकार	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	सहायक नगररचनाकार	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
११	भोगवटादार प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	सहायक नगररचनाकार	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	सहायक नगररचनाकार	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१५	पुनःकर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१६	कराचे मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
१७	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१८	रहिवासी नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१९	मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे / इतर मार्गाने	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / नोंदणीकृत खरेदीखत.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२०	स्वयंमूल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२१	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२२	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / नोंदणीकृत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२३	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२४	नवीन नळजोडणी	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्क कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२५	मालकी हक्कात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्क कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२६	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालकी हक्क कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२७	तात्पुरते / कायम-स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२८	पुनःजोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२९	वापरामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३०	पाणी देयक तयार करणे.	१. आवश्यकतेनुसार	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३१	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३२	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३३	थकबाकी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३४	नादुरुस्त मीटर तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३५	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३६	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३७	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३८	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३९	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४०	नवीन परवाना मिळणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४१	परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४२	परवाना हस्तांतरण	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४३	परवाना दुय्यम प्रत	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४४	व्यवसायाचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४५	व्यवसाय बदलणे	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४६	परवानाधारक / भागीदाराचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४७	भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ / कमी).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४८	परवाना रद्द करणे	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४९	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५०	जाहिरात परवाना / आकाशचिन्ह परवाना, (Signage License) नवीन परवाना.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५१	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५२	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण (Auto Renewal of Trad License).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५३	मोबाईल टॉवर परवाना / Mobile Tower Apporoval (Ground Base Tower and Root Top Tower).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचे अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र,	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	सहायक नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
		९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तावेज.					
५४	रस्ता खोदाई परवानगी देणे / To Grant Road Cutting Permission नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता (स्थापत्य)	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५५	राज्याच्या खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे. / To Issue NOC from Muni- cipality or other Local Body for State License for Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का- बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५६	खाद्य नोंदणी प्रमाण- पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे. / To Issue NOC from Muni- cipality / Pancha- yat for Food Registration Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का- बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५७	पाणी उपसा करणे- साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या-	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
	विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपालनव्धता प्रमाणपत्र देणे.	नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.					
५८	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५९	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६१	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६२	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाचे सूचनानुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६३	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे. / Permission for	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९	नगर विकास, शासन निर्णय २०२१/सीआर-	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती.	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
	Establishment of underground Cable infrastruc- ture (Optical Fiber Cable).	नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासनाद्वारे वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक कागदपत्रे.	डिसेंबर २०२२ मधील Schedule IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क.	४२/ UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील तरतुदी- नुसार ६० दिवस.			राज्यस्तरीय दूरसंचार समिती.
६४	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी- नुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक कागदपत्रे.	स्थानिक स्तरावर विहित पद्धतीने मंजूर केलेले शुल्क	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणा- कडील वृक्ष प्राधिकरण
६५	रस्त्यावरील खड्डे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	स्थानिक स्तरावर विहित पद्धतीने मंजूर केलेले शुल्क	५ दिवस	नगर अभियंता (स्थापत्य)	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६६	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	स्थानिक स्तरावर विहित पद्धतीने मंजूर केलेले शुल्क	५ दिवस	पाणीपुरवठा, जलनिस्सारण व आरोग्य अभियंता.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६७	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	स्थानिक स्तरावर विहित पद्धतीने मंजूर केलेले शुल्क	१ दिवस	पाणीपुरवठा, जलनिस्सारण व आरोग्य अभियंता.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

कराड, १६ जानेवारी २०२५.

शंकर खंदारे,
मुख्याधिकारी,
कराड नगरपरिषद, कराड.

मेढा नगरपंचायत, मेढा

अधिसूचना

क्रमांक मे.न.पं./३४२/२०२४-२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत राज्यातील खालील लोकसेवा या राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांनी अधिसूचित करणेबाबत नगर विकास विभाग-२ यांच्यामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार नगर विकास विभाग-२ यांचेद्वारे राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	अधिसूचित करण्यात आलेल्या सेवेचे नाव	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. ९० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
७	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
८	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती, ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
११	भोगवटदार प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र. ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१५	पुनः कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	मालमत्ता कराची मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
१७	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१८	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमूल्यांकन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी आकारणी (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२३	नळजोडणी मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२५	तात्पुरते / कायम-स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	पुनःजोडणी करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
२७	वापरामध्ये बदल करणे. (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२८	पाणी देयक तयार करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२९	प्लंबर परवाना (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३१	थकबाकी नसल्याचा दाखला (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३२	नादुरुस्त मीटर तक्रार करणे (पाणीपुरवठा)	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३३	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३४	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३५	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३६	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३७	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३८	नवीन परवाना मिळणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३९	परवान्याचे नूतनीकरण करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४०	परवाना हस्तांतरण (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४१	परवाना दुय्यम प्रत (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४२	व्यवसायाचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४३	व्यवसाय बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४४	परवाना / भागीदाराचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी) (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४६	परवाना रद्द करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
४७	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४८	नवीन जाहिरात / आकाशचिन्ह परवाना, (Signange License) नवीन परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण (Auto Renewal of Trade License).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	मोबाईल टॉवर परवाना / Mobile Tower Approval (Ground Base Tower and Roof Top Tower).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकार्याचा अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र, ९. सक्षम प्राधिकार्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तावेज.	शासनाने विहित केलेले व नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	बांधकाम अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५२	रस्ता खोदाई परवाना देणे / To Grant Road Cutting Permission नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता (स्थापत्य)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५३	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला. To Issue NOC from Municipality or other Local Body for State License for Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५४	खाद्य नोंदणी प्रमाण-पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे. / To Issue Health NOC by Municipality / Panchayat for Food Registration Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५५	पाणी उपसा करण्या-साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. / To Issue	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या-नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)		

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
	Certificate of non-availability of water from water supply agency required for NOC for water abstraction from Central Ground Water Authority / Relevant Authority).						
५६	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५७	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५८	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
६१	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे. / Permission for Establishment of underground Cable infrastructure (Optical Fiber Cable).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६२	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी-नुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करेल अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण
६३	रस्त्यावरील खड्डे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६४	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६५	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

पराग कोडगुले,

मुख्याधिकारी,

मेढा नगरपंचायत, मेढा.

मेढा, २० जानेवारी २०२५.

वडूज नगरपंचायत, वडूज

अधिसूचना

क्रमांक व.न.पं./१९०९/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत राज्यातील खालील लोकसेवा या राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांनी अधिसूचित करणेबाबत नगर विकास विभाग-२ यांच्यामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार यांचेद्वारे राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	अधिसूचित करण्यात आलेल्या सेवेचे नाव	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
७	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
८	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती, ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र. ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१५	पुनः कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	मालमत्ता कराचे मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
१७	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१८	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमूल्यांकन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी आकारणी (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२३	नळजोडणी मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२५	तात्पुरते / कायम-स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	पुनःजोडणी करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२७	वापरामध्ये बदल करणे. (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२८	पाणीदेयक तयार करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२९	प्लंबर परवाना (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३१	थकबाकी नसल्याचा दाखला (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३२	नादुरुस्त मीटर तक्रार करणे (पाणीपुरवठा)	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३३	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३४	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३५	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३६	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
३७	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३८	नवीन परवाना मिळणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३९	परवान्याचे नूतनीकरण करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४०	परवाना हस्तांतरण (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४१	परवाना दुय्यम प्रत (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४२	व्यवसायाचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४३	व्यवसाय बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४४	परवाना / भागीदाराचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी) (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४६	परवाना रद्द करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४७	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४८	नवीन जाहिरात / आकाशचिन्ह परवाना, (Signage License) नवीन परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण (Auto Renewal of Trade License).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	मोबाईल टॉवर परवाना / Mobile Tower Approval (Ground Base Tower and Roof Top Tower).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.	शासनाने विहित केलेले व नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	बांधकाम अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
५२	रस्ता खोदाई परवाना देणे / To Grant Road Cutting Permission नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता (स्थापत्य)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५३	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला. To Issue NOC from Municipality or other Local Body for State License for Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५४	खाद्य नोंदणी प्रमाण-पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा आरोग्यविषयक ना-हरकत दाखला देणे. / To Issue Health NOC by Municipality / Panchayat for Food Registration Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५५	पाणी उपसा करण्या-साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. / To Issue	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या-नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)		

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
	Certificate of non-availability of water from water supply agency required for NOC for water abstraction from Central Ground Water Authority / Relevant Authority).						
५६	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५७	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५८	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
६१	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे. / Permission for Establishment of underground Cable infrastructure (Optical Fiber Cable).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६२	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी- नुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करेल अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण
६३	रस्त्यावरील खडे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६४	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६५	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

वडूज, २१ जानेवारी २०२५.

कपिल जगताप,

मुख्याधिकारी,

वडूज नगरपंचायत, वडूज.

सातारा नगरपरिषद, सातारा

अधिसूचना

क्रमांक सा.न.प./०६/सा.प्र.का.अ./२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार मा. मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ सातारा नगरपरिषद नागरिकांना सातारा नगरपरिषदेकडून पुरविण्यात येत असलेल्या ६८ लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबींसह खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करित आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	शुल्क	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. ९० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. (ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर). ४. वारस हक्क प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
७	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
८	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती, ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	६० दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र. ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१४	तांत्रिक व्यक्ती परवाना (नवीन / नुतनीकरण).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मूळ तांत्रिक व्यक्ती परवाना प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१५	ना-हरकत प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला. ४. मंजूर रेखांकनची प्रत, ५. भोगवटा दाखला, ६. भाडेकरू असल्यास भाडे करार व संमतीपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१६	अग्निशमन ना-हरकत दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. वास्तूशिल्पकार यांचा अर्ज, ४. आग प्रतिबंधक उपाय-योजनांबाबतची रूपरेषा, ५. कॅपिटेशन फी.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१७	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१८	पुनः कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१९	कराचे मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२०	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२१	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२२	स्वयंमूल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२३	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२४	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
२५	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२६	नळजोडणी आकारा- मध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२७	तात्पुरते / कायम- स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२८	पुनःजोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२९	वापरामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३०	पाणी देयक तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३१	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३२	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३३	थकबाकी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३४	नादुरुस्त मीटर तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३५	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३६	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३७	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३८	पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या-नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबत व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३९	मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालकी हक्क कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४०	व्यापार / व्यवसाय / व्यवसाय साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४१	नवीन परवाना मिळणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४२	परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
४३	परवाना हस्तांतरण	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४४	परवाना दुय्यम प्रत	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४५	व्यवसायाचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४६	व्यवसाय बदलणे	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४७	परवाना / धारक भागीदाराचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४८	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी)	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४९	परवाना रद्द करणे	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५०	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५१	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस.	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५२	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनर्स्थापन करार	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	७ दिवस	नगररचनाकार	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५३	नवीन जाहिरात / आकाशचिन्ह परवाना व परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५४	नवीन सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५५	रस्ता खोदाई परवानगी देणे / नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५६	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५७	खाद्य नोंदणी प्रमाण-पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
५८	मोबाईल टॉवर परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	६० दिवस.	नगर अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५९	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६१	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६२	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
६३	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६४	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर- २४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दिनांक १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule IV तरतुदीनुसार ६० दिवस.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दिनांक १९ डिसेंबर २०२२ मधील तरतुदीनुसार ६० दिवस.	मुख्याधिकारी	जिल्हाधिकारी	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष
६५	महाराष्ट्र (नागरी सेवा) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	४५ दिवस	प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण
६६	रस्त्यावरील खड्डे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	५ दिवस	नगर अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६७	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	५ दिवस	नगर अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६८	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपरिषद स्तरावर विहित केलेले दर.	१ दिवस	स्वच्छता निरीक्षक	अतिरिक्त मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

अभिजीत बापट,

मुख्याधिकारी,

सातारा नगरपरिषद, सातारा.

खंडाळा नगरपंचायत, खंडाळा

अधिसूचना

क्रमांक खं.न.पं./६७९/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत राज्यातील खालील लोकसेवा या राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांनी अधिसूचित करणेबाबत नगर विकास विभाग-२ यांच्यामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची यादी खालीलप्रमाणे आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	अधिसूचित करण्यात आलेल्या सेवेचे नाव	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
७	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
८	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती, ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र. ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
१५	पुनः कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	मालमत्ता कराची मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१७	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१८	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमूल्यांकन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी आकारणी (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२३	नवीन नळजोडणी	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	नळजोडणी मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२५	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	तात्पुरते / कायम- स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२७	पुनःजोडणी करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२८	वापरामध्ये बदल करणे. (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२९	पाणी देयक तयार करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३१	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३२	थकबाकी नसल्याचा दाखला (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३३	नादुरुस्त मीटर तक्रार करणे (पाणीपुरवठा)	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३४	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
३५	पाण्याचा दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३६	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३७	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३८	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३९	नवीन परवाना मिळणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४०	परवान्याचे नूतनीकरण करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४१	परवाना हस्तांतरण (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४२	परवाना दुय्यम प्रत (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४३	व्यवसायाचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४४	व्यवसाय बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४५	परवाना / भागीदाराचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४६	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी) (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४७	परवाना रद्द करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४८	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	नवीन जाहिरात / आकाशचिन्ह परवाना व परवाना नूतनीकरण.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	नवीन सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नूतनीकरण.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५२	मोबाईल टॉवर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र,	शासनाने विहित केलेले व नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	बांधकाम अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
		८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तावेज.					
५३	रस्ता खोदाई परवाना देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता (स्थापत्य)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५४	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का- बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५५	खाद्य नोंदणी प्रमाण- पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्यविषयक ना-हरकत दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का- बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५६	पाणी उपसा करण्या- साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुउपलब्धता प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या- नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)		
५७	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५८	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६१	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
६२	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६३	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी-नुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण
६४	रस्त्यावरील खडे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. जिओ टॅगने केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६५	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. जिओ टॅगने केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६६	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. जिओ टॅगने केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

खंडाळा, १७ जानेवारी २०२५.

चेतन कोंडे,
मुख्याधिकारी,
खंडाळा नगरपंचायत, खंडाळा.

दहिवडी नगरपंचायत, दहिवडी

अधिसूचना

क्रमांक द.न.पं./कार्या-३९/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत राज्यातील खालील लोकसेवा या राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांनी अधिसूचित करणेबाबत नगर विकास विभाग-२ यांच्यामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	अधिसूचित करण्यात आलेल्या सेवेचे नाव	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
७	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
८	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती, ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र. ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१५	पुनः कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	मालमत्ता कराचे मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१७	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१८	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमूल्यांकन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी आकारणी (मालमत्ता कर).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२३	नळजोडणी मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२५	तात्पुरते / कायम-स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	पुनःजोडणी करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२७	वापरामध्ये बदल करणे. (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२८	पाणीदेयक तयार करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२९	प्लंबर परवाना (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३१	थकबाकी नसल्याचा दाखला (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३२	नादुरुस्त मीटर तक्रार करणे (पाणीपुरवठा)	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३३	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३४	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३५	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३६	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३७	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३८	नवीन परवाना मिळणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३९	परवान्याचे नूतनीकरण करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४०	परवाना हस्तांतरण (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४१	परवाना दुय्यम प्रत (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४२	व्यवसायाचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४३	व्यवसाय बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४४	परवाना / भागीदाराचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी) (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४६	परवाना रद्द करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
४७	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४८	नवीन जाहिरात / आकाशचिन्ह परवाना, (Signange License) नवीन परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण (Auto Renewal of Trade License).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	मोबाईल टॉवर परवाना / Mobile Tower Approval (Ground Base Tower and Roof Top Tower).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभागा यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.	शासनाने विहित केलेले व नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	बांधकाम अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५२	रस्ता खोदाई परवाना देणे / To Grant Road Cutting Permission नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता (स्थापत्य)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५३	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला. To Issue NOC from Municipality or other Local Body for State License for Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५४	खाद्य नोंदणी प्रमाण-पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा आरोग्यविषयक ना-हरकत दाखला देणे. / To Issue Health NOC by Municipality / Panchayat for Food Registration Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५५	पाणी उपसा करण्या-साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. / To Issue Certificate of non-availability of water from water	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या-नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)		

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
	supply agency required for NOC for water abstraction from Central Ground Water Authority / Relevant Authority).						
५६	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५७	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५८	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६१	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे. / Permission for	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	संबंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
	Establishment of underground Cable infrastructure (Optical Fiber Cable).	नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.					
६२	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी-नुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करेल अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण
६३	रस्त्यावरील खड्डे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६४	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६५	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

संदीप धार्गे,

मुख्याधिकारी,

दहिवडी नगरपंचायत, दहिवडी.

दहिवडी, २२ जानेवारी २०२५.

उपसंचालक, भूमी अभिलेख यांजकडून

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ अन्वये

अधिसूचना

मौजे महागाव, तालुका सातारा, जिल्हा सातारा येथील जमीन एकत्रीकरण योजना

क्रमांक ए.क.क.-७४५/(सातारा)/एस.आर.-१८०(सातारा)/३६४२८४०/२०२४.— मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम २० (१) अन्वये, मौजे महागाव, तालुका सातारा, जिल्हा सातारा येथील जमीन एकत्रीकरण योजना, महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुरवणी पान --- वर दिनांक ९ फेब्रुवारी १९८८ रोजी योजना कायम करण्यात आलेबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झालेली होती. सदरच्या मंजूर एकत्रीकरण योजनेतील गट नंबर १०९५, १०९७, १०९८, १६५९ चे गट नकाशामध्ये दुरुस्ती करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये या कार्यालयाकडील दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करणेत आला होता. सदर मुसदा प्रसिद्ध केलेबाबत गाव कामगार तलाठी, महागाव यांचा दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ व तहसीलदार, सातारा यांचा दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ चा अहवाल प्रकरणी सामील आहे. प्रस्तुत प्रकरणी मुसदा प्रसिद्धीअंती या कार्यालयास, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा व उपअधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांचे कार्यालयास कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नाही. सदर दुरुस्ती योजना मसुदा प्रसिद्धीअंती विनाहरकत आहे.

सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ पोट-कलम ३ मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे मंजूर योजनेतील गट नंबर १०९५, १०९७, १०९८, १६५९ चे गट नकाशा दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव कायम करीत आहेत.

अनिल माने,
उपसंचालक, भूमी अभिलेख,
पुणे प्रदेश, पुणे.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ अन्वये

अधिसूचना

मौजे रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील एकत्रीकरण करण्याबाबत योजनेतील फेरफारांचा मसुदा

क्रमांक कॉन/एसआर-१२९(कोल्हापूर)/एस.आर.-९३(रेंदाळ)/३६४२७२१/२०२४.— मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम २० (१) अन्वये, मौजे रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना, दिनांक ६ एप्रिल १९६७ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुरवणी पान ५६८ वर प्रसिद्ध झाली होती. सदरच्या मंजूर दुरुस्ती योजनेत बदल करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण योजनेतील मौजे रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर १५९४-अ, १५९४-ब चा गट नकाशा दुरुस्ती योजना प्रस्तावाच्या मसुद्यास उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांचे कार्यालयाकडे पाठविला होता. तो त्यांचेकडून पुढील नियमानुसार कार्यवाहीसाठी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, हातकणंगले यांचेकडे पाठविणेत आला. तो त्यांचेकडून तहसीलदार, हातकणंगले व गावकामगार तलाठी, मौजे रेंदाळ, तालुका हातकणंगले यांचेकडे पाठविणेत आला होता. सदर मसुदा तहसीलदार, हातकणंगले व गावकामगार तलाठी, रेंदाळ यांनी गावी व तहसीलदार कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेला होता. सदरच्या प्रसिद्ध केलेल्या दुरुस्ती योजना मसुद्यावर श्रीमती शांताबाई पिला करडे यांनी हरकत अर्ज दिलेने सदर हरकतीवर या कार्यालयाकडून सर्व संबंधितांना रीतसर नोटिशीने कळवून दिनांक ९ डिसेंबर २०२४ व १६ डिसेंबर २०२४ रोजी सुनावणी घेऊन दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी निर्णय पारित केलेला आहे.

सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ पोट-कलम (३-अ) मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे मंजूर योजनेतील गट नंबर १५९४-अ, १५९४-ब या गटांचे दुरुस्ती योजना प्रस्तावाचा मसुदा कायम करीत आहेत.

अनिल माने,
उपसंचालक, भूमी अभिलेख,
पुणे प्रदेश, पुणे.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ अन्वये

अधिसूचना

मौजे कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली येथील एकत्रीकरण करण्याबाबत योजनेतील फेरफारांचा मसुदा

क्रमांक ए.क.क.-१६०(सांगली)/एसआर-२१४(पलूस)/३६४३२४५/२०२४.— मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम २० (१) अन्वये, मौजे कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना, दिनांक ९ मार्च १९७२ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुरवणी पान ७६१ ते ७८३ वर प्रसिद्ध झाली होती. सदरच्या मंजूर दुरुस्ती योजनेत बदल करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण योजनेतील मौजे कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली येथील गट नंबर ३०८६ चा गट नकाशा व क्षेत्र दुरुस्ती प्रस्तावाच्या मसुद्यास उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सांगली यांचे कार्यालयाकडे दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाठविला होता. तो त्यांचेकडून पुढील नियमानुसार कार्यवाहीसाठी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पलूस यांचेकडे पाठविणेत आला. तो त्यांचेकडून तहसीलदार, पलूस व गावकामगार तलाठी, मौजे कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांचेकडे पाठविणेत आला होता. सदर मसुदा प्रसिद्ध केलेबाबत गावकामगार तलाठी, मौजे कुंडल यांचा दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ व तहसीलदार, पलूस यांचा दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ चा अहवाल प्रकरणी सामील आहे. प्रस्तुत प्रकरणी मसुदा प्रसिद्धीअंती या कार्यालयास, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सांगली व उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पलूस यांचे कार्यालयास कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नाही. सदर दुरुस्ती योजना मसुदा प्रसिद्धीअंती विनाहरकत आहे.

सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे हे गट नंबर ३०८६ चे गट नकाशा व योजना दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव कायम करीत आहेत.

अनिल माने,

उपसंचालक, भूमी अभिलेख,

पुणे प्रदेश, पुणे.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ अन्वये

अधिसूचना

मौजे माढा, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील एकत्रीकरण करण्याबाबत योजनेतील फेरफारांचा मसुदा

क्रमांक ए.क.क.-२८८(सोलापूर)/एस.आर.-४९/१४(माढा)/३६४१८७२/२०२४.— मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम २० (१) अन्वये, मौजे माढा, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना, दिनांक २५ मार्च १९७१ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुरवणी पान ६१९ वर प्रसिद्ध झाली होती. सदरच्या मंजूर दुरुस्ती योजनेत बदल करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण योजनेतील मौजे माढा, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील गट नंबर ५०४, ५०५ व ५०८ चा गट नकाशा दुरुस्ती योजना प्रस्तावाच्या मसुद्यास उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर यांचे कार्यालयाकडे पाठविला होता. तो त्यांचेकडून पुढील नियमानुसार कार्यवाहीसाठी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माढा यांचेकडे कार्यालयाकडे दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाठविणेत आला. तो त्यांचेकडून तहसीलदार, माढा व गावकामगार तलाठी, मौजे माढा, तालुका माढा यांचेकडे पाठविणेत आला होता. सदर मसुदा तहसीलदार माढा व गावकामगार तलाठी, माढा यांनी गावी व तहसीलदार कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेला होता. सदरच्या प्रसिद्ध केलेल्या दुरुस्ती योजना मसुद्यावर श्रीमती प्रभावती टेकाळे यांचेतर्फे कु. मु. डॉ. निर्मला भवानीदास अडसूळ यांनी हरकत अर्ज दिलेने सदर हरकतीवर या कार्यालयाकडून सर्व संबंधितांना रीतसर नोटिशीने कळवून दिनांक २४ नोव्हेंबर २०२४, दिनांक २ डिसेंबर २०२४, दिनांक ९ डिसेंबर २०२४ व दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी सुनावणी घेऊन दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी निर्णय पारित केलेला आहे.

सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ पोट-कलम (३-अ) मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे मंजूर योजनेतील गट नंबर ५०४, ५०५ व ५०८ या गटांचे दुरुस्ती योजना प्रस्तावाचा मसुदा कायम करीत आहेत.

अनिल माने,

उपसंचालक, भूमी अभिलेख,

पुणे प्रदेश, पुणे.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ अन्वये

अधिसूचना

मौजे पाटण, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील एकत्रीकरण करण्याबाबत योजनेतील फेरफारांचा मसुदा

क्रमांक ए.क.क.-६२९(पुणे)/एसआर-२०८/२०१३(मावळ)/३६४३३०३/२०२४.— मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम २० (१) अन्वये, मौजे पाटण, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील जमीन एकत्रीकरण योजना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुरवणी पान ---- दिनांक २ एप्रिल १९७० रोजी योजना कायम करण्यात आलेबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झालेली होती. सदर मंजूर एकत्रीकरण योजनेतील गट नंबर ३२८ व ३२९ दुरुस्ती करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये या कार्यालयाकडील दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करणेत आला होता. सदर मसुदा प्रसिद्ध केलेबाबत गाव कामगार तलाठी, पाटण यांचा दिनांक १८ एप्रिल २०२४ व तहसीलदार, मावळ यांचा दिनांक २८ मे २०२४ चा अहवाल प्रकरणी सामील आहे. प्रस्तुत प्रकरणी मसुदा प्रसिद्धीअंती या कार्यालयास, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, पुणे व उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मावळ यांचे कार्यालयास कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नाही. सदर दुरुस्ती योजना मसुदा प्रसिद्धीअंती विनाहरकत आहे.

सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे हे गट नंबर ३२८ व ३२९ चे दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव कायम करीत आहेत.

अनिल माने,

उपसंचालक, भूमी अभिलेख,

पुणे प्रदेश, पुणे.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

कार्यकारी अभियंता यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-१/२१०३ (१)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली

उपविभाग : म्हैसाळ कालवा उपविभाग क्रमांक १, सांगोला

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प
(भाग जत), म्हैसाळ उपसा सिंचन योजना.

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३१२.२७ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या (भाग जात), सांगोला वितरिका क्रमांक १ वरील,
पाणीवापर संस्था क्रमांक १ चे क्षेत्र
(सी.सी.ए. ३१२.२७ हे.)

गावांची संख्या : १. वायफळ, तालुका जत, जिल्हा सांगली,
२. डिकसळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतर्गत सांगोला वितरिका क्रमांक १,
वरील पाणीवापर संस्था क्रमांक १, वायफळ, तालुका जत,
जिल्हा सांगली व डिकसळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे) गट संख्या	क्षेत्र
१	२	३	४
			हे. आर (सी.सी.ए.)

जिल्हा सांगली, तालुका जत

१ वायफळ	९३	९९.२५
---------	----	-------

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

२ डिकसळ	२३१	२१३.०२
---------	-----	--------

एकूण	३२४	३१२.२७
-------------	------------	---------------

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव वायफळ

१	७३३ पै.	०.१४
२	७३४ पै.	०.१
३	७३५ पै.	०.४
४	७३६/१ पै.	३.८२
५	७३६/२	
६	७६२	०.१८
७	७६३	०.३८
८	७६४	०.१९
९	७६५	०.१९
१०	७६६	०.१८
११	७६७	०.२१
१२	७६८	०.३२
१३	७६९	०.७३
१४	७७०	०.२०
१५	७७१	०.११
१६	७७२	०.४१
१७	७७३	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव वायफळ--चालू

१८	७७४	०.०१
१९	७७५ पै.	०.६०
२०	७७६ पै.	०.४०
२१	७७७ पै.	०.५
२२	७७८ पै.	०.४
२३	७७९ पै.	०.६
२४	७८० पै.	०.७
२५	७८२ पै.	०.६
२६	७८३ पै.	०.७८
२७	७८४ पै.	१.१
२८	७८५	०.१७
२९	७८६	०.७४
३०	७८७	०.४५
३१	७८८	०.६९
३२	७८९	०.१५
३३	७९०	०.१८
३४	७९१	०.१४
३५	७९२	०.१३
३६	७९३	०.२१
३७	७९४	०.४५
३८	७९५	०.२१
३९	७९६	०.३३
४०	८३१	२.०७
४१	८३२	१.९४
४२	८३३	३.१२
४३	८३४	३.८०
४४	८३६	३.०१
४५	८३७	२.५६
४६	८३८	२.८४
४७	८३९	७.७९
४८	८४०	२.६३
४९	८४१ पै.	२.८८
५०	८४२ पै.	१.१०
५१	८४४	०.५९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव वायफळ--चालू

५२	८४५	०.२४
५३	८४८	०.८४
५४	८४९	०.०४
५५	८५०	०.१३
५६	८५१	०.१९
५७	८५२	०.२५
५८	८५३	०.६७
५९	८५४	०.२०
६०	८५५	०.२७
६१	८७७ पै.	५.१०
६२	८७८ पै.	३.२०
६३	८७९ पै.	०.८८
६४	८८०	०.०८
६५	८८१	५.६१
६६	८८२ पै.	०.७८
६७	८८३ पै.	१.०१
६८	८८४	०.५९
६९	८८५ पै.	०.७५
७०	८८६ पै.	०.५२
७१	८८८/१ पै.	४.१०
७२	८८८/२	
७३	८९०/१ पै.	२.५
७४	८९०/२	
७५	८९१ पै.	६.५६
७६	८९३ पै.	०.६८
७७	८९४	०.८२
७८	८९५ पै.	१.८
७९	९१३ पै.	०.९४
८०	९१४ पै.	२.१०
८१	९१५	१.१५
८२	९२१	०.०१
८३	९२२	०.१२
८४	९२३	०.२९
८५	९२४	०.९४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव वायफळ--चालू

८६	९२५	०.१२
८७	९२६	०.०६
८८	९२७	०.३४
८९	९२८/१ पै.	३.८८
९०	९२८/२	
९१	९२८/३	
९२	९२८/४	
९३	९२८	
एकूण		९९.२५

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव डिकसळ

१	१ पै.	०.६
२	१३५/१ पै.	४.३२
३	१३५/२	
४	१३५/३	
५	१३५/४	
६	१३५/५	
७	१३५/६	
८	१३५/७	
९	१३५/८	
१०	१३५/९	
११	१३५/१०	
१२	१३५/११	
१३	१३६/१ पै.	२.३
१४	१३६/२ पै.	
१५	१३८ पै.	०.९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव डिकसळ--चालू

१६	१३९ पै.	०.९५
१७	१४० पै.	०.८
१८	१४२/१ पै.	०.७८
१९	१४२/२ पै.	
२०	१४३ पै.	०.६५
२१	१४५/१ पै.	३.४
२२	१४५/२/अ पै.	
२३	१४५/२/ब पै.	
२४	१४७/१/अ/१ पै.	४.४८
२५	१४७/१/अ/२ पै.	
२६	१४७/१/ब पै.	
२७	१४७/२ पै.	
२८	१४७/अ/३ पै.	
२९	१४८	०.०२
३०	१४९ पै.	२.४१
३१	१५०	०.२८
३२	१५१	०.२८
३३	१५२	०.१४
३४	१५३	२.०६
३५	१५४/१ पै.	२.५०
३६	१५४/२/अ/१ पै.	
३७	१५४/२/अ/२ पै.	
३८	१५४/२/ब पै.	
३९	१५५/१ पै.	२.४०
४०	१५५/२ पै.	
४१	१५६	१५.४८
४२	१५७ पै.	१.२१
४३	१५८ पै.	१.३०
४४	१५९	०.९४
४५	१६०	०.४८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव डिकसळ--चालू

४६	१६१	०.४३
४७	१६२ पै.	०.८६
४८	१६३ पै.	०.९०
४९	१६४ पै.	०.५६
५०	१६५ पै.	०.६४
५१	१६६ पै.	१.२८
५२	१६७ पै.	१.१२
५३	१६८ पै.	०.०६
५४	१६९	०.५०
५५	१७० पै.	०.४९
५६	१७२ पै.	०.४९
५७	१७३ पै.	०.५०
५८	१७४ पै.	०.५०
५९	१७५ पै.	०.१९
६०	१७६ पै.	०.०४
६१	१७७	०.५९
६२	१७८	०.०३
६३	१७९	०.५८
६४	२२१ पै.	१.५०
६५	२३७	०.०८
६६	२३८	०.०७
६७	२३९	०.१७
६८	२४० पै.	२.१०
६९	२४१ पै.	४.७९
७०	२४२/१ पै.	३.५७
७१	२४२/२/अ	
७२	२४२/२/इ	
७३	२४२/२/क	
७४	२४२/२/ब	
७५	२४३	०.११

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव डिकसळ--चालू

७६	२४४	०.१८
७७	२४५	०.९०
७८	२४६	०.५७
७९	२४७	१.४९
८०	२४८ पै.	१.१
८१	२४९ पै.	१.७०
८२	२५०/१ पै.	२.५५
८३	२५०/२ पै.	
८४	२५१ पै.	०.८८
८५	२५३/१ पै.	३.१२
८६	२५३/२ पै.	
८७	२५३/३ पै.	
८८	२५३/४ पै.	
८९	२५३/५ पै.	
९०	२५४	०.०८
९१	२५५	०.०३
९२	२५६/१ पै.	०.९८
९३	२५६/२ पै.	
९४	२५६/३ पै.	
९५	२५६/४ पै.	
९६	२५७/१/अ पै.	१.६५
९७	२५७/१/क	
९८	२५७/१/ब	
९९	२५७/२/अ	
१००	२५७/२/क	
१०१	२५७/२/ब	
१०२	२५८/१	१.०९
१०३	२५८/२	
१०४	२५८/३	
१०५	२५९	१.०५

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव डिकसळ--चालू				गाव डिकसळ--चालू			
१०६	२६०	१.१५		१३६	३२५ पै.	१.०१	
१०७	२६१/१	१.२९		१३७	३२६ पै.	३.१०	
१०८	२६१/२			१३८	३२७/१ पै.	३.१८	
१०९	२६१/३			१३९	३२७/३ पै.		
११०	२६२	०.१५		१४०	३२७/४ पै.		
१११	२६३	०.१८		१४१	३२८ पै.	२.०२	
११२	२६४ पै.	०.६८		१४२	३२९ पै.	०.७८	
११३	३१३ पै.	३.५३		१४३	३३०	०.५२	
११४	३१४ पै.	३.०७		१४४	३३१	०.८५	
११५	३१५ पै.	४.९९		१४५	३३२ पै.	१.४५	
११६	३१६ पै.	०.७८		१४६	३३३	१.८३	
११७	३१७/१ पै.			१४७	३३४	१.६०	
११८	३१७/२			१४८	३३५	०.२०	
११९	३१७/३	५.१२		१४९	३३६ पै.	१.१०	
१२०	३१७/४			१५०	३३७	४.०७	
१२१	३१७/५			१५१	३३८	०.८६	
१२२	३१७/६			१५२	३३९ पै.	०.७५	
१२३	३१७/७			१५३	३४१ पै.	२.१०	
१२४	३१७/८			१५४	३४२ पै.	०.६८	
१२५	३१८/१	८.६१		१५५	३४३	०.०६	
१२६	३१८/२			१५६	३४४ पै.	१.८३	
१२७	३१८/३/अ			१५७	३४५	०.०३	
१२८	३१८/३/ब			१५८	३४६	०.३४	
१२९	३१८/४			१५९	३४७ पै.	२.११	
१३०	३१९/१ पै.	३.५८		१६०	३४८ पै.	३.७८	
१३१	३१९/२ पै.			१६१	३५१ पै.	०.८१	
१३२	३२१ पै.	३.०७		१६२	३५२	०.४६	
१३३	३२३ पै.	०.९८		१६३	३५३/१ पै.	०.८८	
१३४	३२४/१ पै.	२.०२		१६४	३५३/२ पै.		
१३५	३२४/२			१६५	३५४ पै.	०.६५	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव डिकसळ--चालू	

१६६	३५५ पै.	०.७१
१६७	३५६	१.८४
१६८	३५९/१ पै.	२.६४
१६९	३५९/२/अ	
१७०	३५९/२/ब	
१७१	३५९/३	
१७२	३६०	१.८३
१७३	३६१ पै.	२.४८
१७४	३६२ पै.	२.४५
१७५	३६३ पै.	१.१०
१७६	३६४ पै.	१.०२
१७७	३६५ पै.	२.९७
१७८	४४२	०.०८
१७९	४४४	०.०६
१८०	४४५	०.०४
१८१	४४६	०.०४
१८२	४४७	०.०४
१८३	४४८	०.०५
१८४	४५०	०.०३
१८५	४५१	०.०३
१८६	४५२	०.०८
१८७	४५३	०.१०
१८८	४६२	१.११
१८९	४६३ पै.	०.८८
१९०	४६४	०.१९
१९१	४६५	०.०७
१९२	४६६	०.२३
१९३	४६७	०.४८
१९४	४६८	०.१७
१९५	४६९/१	१.६७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव डिकसळ--चालू	

१९६	४६९/२	
१९७	४७३	४.८६
१९८	४७४	०.११
१९९	४७६	०.०५
२००	४७७	०.०५
२०१	४७८	१.२५
२०२	४७९	०.०१
२०३	४८०	०.७५
२०४	४८१	०.७३
२०५	४८२	०.०९
२०६	४८३	०.०८
२०७	४८४	०.४१
२०८	४८५	०.३१
२०९	४८७	०.१५
२१०	४८८	०.०५
२११	४८९	०.०५
२१२	४९०	०.२४
२१३	४९५ पै.	१.३५
२१४	४९६/१ पै.	१.३३
२१५	४९६/२	
२१६	४९७	०.०२
२१७	४९८ पै.	०.७०
२१८	४९९ पै.	०.९
२१९	५०० पै.	०.८५
२२०	५०१/१/अ पै.	३.०२
२२१	५०१/१/ब पै.	
२२२	५०१/२ पै.	
२२३	५०१/३ पै.	
२२४	५०२	०.९४
२२५	५०३	२.०१

अनुसूची-ब-चालू

अ. क्र. अधिसूचित केलेले क्षेत्र शेरा
गट नंबर क्षेत्र

१ २ ३ ४

हे. आर
(सी.सी.ए.)

गाव डिकसळ-चालू

२२६	५०४	०.७६
२२७	५०५/१ पै.	४.५५
२२८	५०५/२ पै.	
२२९	५०७	०.६१
२३०	५१२	०.०३
२३१	५१३	०.०१

एकूण २१३.०२

गावनिहाय क्षेत्र

अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव वायफळ

१	९३	९९.२५
---	----	-------

गाव डिकसळ

२	२३१	२१३.०२
---	-----	--------

एकूण ३२४ ३१२.२७

इंजि. सचिन कुंडलिक पवार,
कार्यकारी अभियंता,
म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

BY EXECUTIVE ENGINEER

The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

NOTIFICATION-III

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-१/२१०३ (१)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative

Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisal Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisal Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisal Canal Sub-Division
No. 1, Sangola.

Name of the Project : Krushna Koyana Lift
Irrigation Project
(Mhaisal Lift Irrigation Scheme).

Area Notified : 312.27 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 1,
On Sangola 1, DY of Jath part of Mhaisal
Scheme, Area 312.27 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Waifal, Taluka Jath,
District Sangli, 2. Diksal, Taluka Sangola,
District Solapur.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 1,
Waifal, Taluka Jath, District Sangli and
Diksal, Taluka Sangola, District Solapur.

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
		Total Gut Nos.	Area Ha. (C.C.A.)
1	2	3	4
District Sangli, Taluka Jath			
1	Waifal	93	99.25
District Solapur, Taluka Sangola			
2	Diksal	231	213.02
Total		324	312.27

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4
Village Waifal			
1	733 P	0.14	
2	734 P	0.1	
3	735 P	0.4	
4	736/1 P	3.82	
5	736/2		
6	762	0.18	
7	763	0.38	
8	764	0.19	
9	765	0.19	
10	766	0.18	
11	767	0.21	
12	768	0.32	
13	769	0.73	
14	770	0.20	
15	771	0.11	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4
Village Waifal--Contd.			
16	772	0.41	
17	773	0.06	
18	774	0.01	
19	775 P	0.60	
20	776 P	0.40	
21	777 P	0.5	
22	778 P	0.4	
23	779 P	0.6	
24	780 P	0.7	
25	782 P	0.6	
26	783 P	0.78	
27	784 P	1.1	
28	785	0.17	
29	786	0.74	
30	787	0.45	
31	788	0.69	
32	789	0.15	
33	790	0.18	
34	791	0.14	
35	792	0.13	
36	793	0.21	
37	794	0.45	
38	795	0.21	
39	796	0.33	
40	831	2.07	
41	832	1.94	
42	833	3.12	
43	834	3.80	
44	836	3.01	
45	837	2.56	
46	838	2.84	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Delineated Area	Remark
1	2	3 Ha. (CCA)	4

Village Waifal--Contd.

47	839	7.79	
48	840	2.63	
49	841 P	2.88	
50	842 P	1.10	
51	844	0.59	
52	845	0.24	
53	848	0.84	
54	849	0.04	
55	850	0.13	
56	851	0.19	
57	852	0.25	
58	853	0.67	
59	854	0.20	
60	855	0.27	
61	877 P	5.10	
62	878 P	3.20	
63	879 P	0.88	
64	880	0.08	
65	881	5.61	
66	882 P	0.78	
67	883 P	1.01	
68	884	0.59	
69	885 P	0.75	
70	886 P	0.52	
71	888/1 P	4.10	
72	888/2		
73	890/1 P	2.5	
74	890/2		
75	891 P	6.56	
76	893 P	0.68	
77	894	0.82	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Delineated Area	Remark
1	2	3 Ha. (CCA)	4

Village Waifal--Contd.

78	895 P	1.8	
79	913 P	0.94	
80	914 P	2.10	
81	915	1.15	
82	921	0.01	
83	922	0.12	
84	923	0.29	
85	924	0.94	
86	925	0.12	
87	926	0.06	
88	927	0.34	
89	928/1 P	3.88	
90	928/2		
91	928/3		
92	928/4		
93	928		

Total 99.25

Schedule-B

District Solapur, Taluka Sangola

Sr. No.	Gut Nos.	Delineated Area	Remark
1	2	3 Ha. (CCA)	4

Village Diksal

1	1 P	0.6	
2	135/1 P	4.32	
3	135/2		
4	135/3		
5	135/4		
6	135/5		
7	135/6		

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

8	135/7	
9	135/8	
10	135/9	
11	135/10	
12	135/11	
13	136/1 P	2.3
14	136/2	
15	138 P	0.9
16	139 P	0.95
17	140 P	0.8
18	142/1 P	0.78
19	142/2	
20	143 P	0.65
21	145/1 P	3.4
22	145/2/A	
23	145/2/B	
24	147/1/A/1 P	4.48
25	147/1/A/2	
26	147/1/B	
27	147/2	
28	147/A/3	
29	148	0.02
30	149 P	2.41
31	150	0.28
32	151	0.28
33	152	0.14
34	153	2.06
35	154/1 P	2.50
36	154/2/A/1	
37	154/2/A/2	
38	154/2/B	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

39	155/1 P	2.40
40	155/2	
41	156	15.48
42	157 P	1.21
43	158 P	1.30
44	159	0.94
45	160	0.48
46	161	0.43
47	162	0.86
48	163	0.90
49	164	0.56
50	165	0.64
51	166 P	1.28
52	167 P	1.12
53	168	0.06
54	169	0.50
55	170	0.49
56	172	0.49
57	173	0.50
58	174	0.50
59	175	0.19
60	176	0.04
61	177	0.59
62	178	0.03
63	179	0.58
64	221 P	1.50
65	237	0.08
66	238	0.07
67	239	0.17
68	240 P	2.10
69	241 P	4.79

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4
	2	3	
		Ha. (CCA)	

Village Diksal--Contd.

70	242/1	3.57
71	242/2/A	
72	242/2/E	
73	242/2/C	
74	242/2/B	
75	243	0.11
76	244	0.18
77	245	0.90
78	246	0.57
79	247	1.49
80	248 P	1.1
81	249 P	1.70
82	250/1 P	2.55
83	250/2	
84	251 P	0.88
85	253/1 P	3.12
86	253/2	
87	253/3	
88	253/4	
89	253/5	
90	254	0.08
91	255	0.03
92	256/1	0.98
93	256/2 P	
94	256/3	
95	256/4	
96	257/1/A P	1.65
97	257/1/C	
98	257/1/B	
99	257/2/A	
100	257/2/C	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4
	2	3	
		Ha. (CCA)	

Village Diksal--Contd.

101	257/2/B	
102	258/1	1.09
103	258/2	
104	258/3	
105	259	1.05
106	260	1.15
107	261/1	1.29
108	261/2	
109	261/3	
110	262	0.15
111	263	0.18
112	264 P	0.68
113	313 P	3.53
114	314 P	3.07
115	315 P	4.99
116	316 P	0.78
117	317/1 P	5.12
118	317/2	
119	317/3	
120	317/4	
121	317/5	
122	317/6	
123	317/7	
124	317/8	
125	318/1	8.61
126	318/2	
127	318/3/A	
128	318/3/B	
129	318/4	
130	319/1 P	3.58
131	319/2	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

132	321 P	3.07
133	323 P	0.98
134	324/1 P	2.02
135	324/2	
136	325 P	1.01
137	326 P	3.10
138	327/1 P	3.18
139	327/3	
140	327/4	
141	328 P	2.02
142	329 P	0.78
143	330	0.52
144	331	0.85
145	332 P	1.45
146	333	1.83
147	334	1.60
148	335	0.20
149	336 P	1.10
150	337	4.07
151	338	0.86
152	339 P	0.75
153	341 P	2.10
154	342 P	0.68
155	343	0.06
156	344 P	1.83
157	345	0.03
158	346	0.34
159	347 P	2.11
160	348 P	3.78
161	351 P	0.81
162	352	0.46

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

163	353/1 P	0.88
164	353/2	
165	354 P	0.65
166	355 P	0.71
167	356	1.84
168	359/1 P	2.64
169	359/2/A	
170	359/2/B	
171	359/3	
172	360	1.83
173	361 P	2.48
174	362 P	2.45
175	363 P	1.10
176	364 P	1.02
177	365 P	2.97
178	442	0.08
179	444	0.06
180	445	0.04
181	446	0.04
182	447	0.04
183	448	0.05
184	450	0.03
185	451	0.03
186	452	0.08
187	453	0.10
188	462	1.11
189	463 P	0.88
190	464	0.19
191	465	0.07
192	466	0.23
193	467	0.48

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Diksal--Contd.

194	468	0.17
195	469/1	1.67
196	469/2	
197	473	4.86
198	474	0.11
199	476	0.05
200	477	0.05
201	478	1.25
202	479	0.01
203	480	0.75
204	481	0.73
205	482	0.09
206	483	0.08
207	484	0.41
208	485	0.31
209	487	0.15
210	488	0.05
211	489	0.05
212	490	0.24
213	495 P	1.35
214	496/1 P	1.33
215	496/2	
216	497	0.02
217	498 P	0.70
218	499 P	0.9
219	500 P	0.85
220	501/1/A/P	3.02
221	501/1/B	
222	501/2	
223	501/3	
224	502	0.94

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Diksal--Contd.

225	503	2.01
226	504	0.76
227	505/1 P	4.55
228	505/2	
229	507	0.61
230	512	0.03
231	513	0.01

Total 213.02

Village-wise Abstract

Sr. No.	Gut Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Waifal

1	93	99.25
---	----	-------

Village Diksal

2	231	213.02
---	-----	--------

Total 324 312.27

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisai Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हेपंवि-२/प्रशा-१/२१०३ (२)/२०२४. — ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार,

कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

उपविभाग : म्हैसाळ कालवा उपविभाग क्रमांक १, सांगोला.

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प
(भाग जत), म्हैसाळ उपसा सिंचन योजना.

अधिसूचित केलेले क्षेत्र : ४०१.५२ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या (भाग जत), सांगोला वितरिका क्रमांक १, वरील पाणीवापर संस्था क्रमांक २ चे क्षेत्र
(सी.सी.ए. ४०१.५२ हे.)

गावांची संख्या : १. डिकसळ, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतर्गत सांगोला वितरिका क्रमांक १,
वरील पाणीवापर संस्था क्रमांक २, डिकसळ, तालुका सांगोला,
जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		४
		हे. आर (सी.सी.ए.)

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

१ डिकसळ ३२५ ४०१.५२

एकूण ३२५ ४०१.५२

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सीसीए)	

गाव डिकसळ

१	१ पै.	०.६१
२	२	०.०५
३	४	२.१५
४	५	१.५५
५	७	६.५६
६	८	७.९६
७	९	०.०३
८	१०	३.६३
९	११	३.२८
१०	१२	१.५५
११	१३	२.८६
१२	१४	०.८८
१३	१६	१.०९
१४	१७	१३.०९
१५	१८/१ पै.	१०.२०
१६	१८/२	
१७	१८/३	
१८	१८/४	
१९	१८/५	
२०	१८/६	
२१	१८/७	
२२	१८/८	
२३	१८/९	
२४	१८/१०	
२५	१९/१	२.२१
२६	१९/२	
२७	२०/१	१६.४६
२८	२०/२	
२९	२१	०.९४

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव डिकसळ--चालू				गाव डिकसळ--चालू			
३०	२२/१/अ/१ पै.	४.५०		६०	९३/२/ब		
३३२	२२/१/अ/२			६१	९३/२/ह		
३२	२२/१/ब			६२	९४	३.९१	
३३	२२/२			६३	९५	४.१४	
३४	२२/३/अ			६४	९५/१		
३५	२२/३/ब/१			६५	९५/२		
३६	२२/३/ब/२			६६	९५/३		
३७	२२/३/ब/३			६७	९६	७.३५	
३८	२२/३/ब/४			६८	९७	०.०४	
३९	२२/३/ब/५			६९	९८/१/अ/१	७.८५	
४०	२२/३/ब/६			७०	९८/१/ब		
४१	७६ पै.	०.६८		७१	९८/२/अ		
४२	७७ पै.	०.६५		७२	९८/२/ब		
४३	७८ पै.	२.००		७३	९९/१ पै.	५.४०	
४४	७९ पै.	२.१०		७४	९९/२		
४५	८८ पै.	१.३३		७५	१००/१/अ	१०.५१	
४६	८९	१.६२		७६	१००/१/ब		
४७	९०	१.९९		७७	१००/१/क		
४८	९१ पै.	१.३८		७८	१००/२		
४९	९२/१	१९.८९		७९	१०१/१/अ	४.७३	
५०	९२/२			८०	१०२	०.०२	
५१	९२/३			८१	१०३/१	९.८८	
५२	९३/१	५.४०		८२	१०३/२/अ		
५३	९३/२/अ			८३	१०३/२/ब		
५४	९३/२/इ			८४	१०४	०.३५	
५५	९३/२/ई			८५	१०५/१	०.८५	
५६	९३/२/क			८६	१०६	१.३३	
५७	९३/२/ग			८७	१०७	२.२७	
५८	९३/२/ड			८८	१०८/१ पै.	४.००	
५९	९३/२/फ			८९	१०८/२		

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव डिकसळ-चालू

९०	१०८/३	
९१	१०८/४	
९२	१०८/५	
९३	१०८/६	
९४	१०८/७	
९५	१०९	१.६०
९६	११०	०.७७
९७	१११	०.१३
९८	११२/१	१५.७०
९९	११२/२	
१००	११३	०.९८
१०१	११४/१ पै.	३.००
१०२	११४/२	
१०३	११४/३	
१०४	११५	०.१०
१०५	११६	०.४४
१०६	११७/१	८.१७
१०७	११७/२	
१०८	११७/३	
१०९	११८	३.४७
११०	११९ पै.	१.७२
१११	१२० पै.	१.६५
११२	१२१/१	४.१२
११३	१२१/१/ब	
११४	१२१/२/अ	
११५	१२१/२/ब	
११६	१२१/३	
११७	१२१/४	
११८	१२२	२.६८
११९	१२३	०.२२

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव डिकसळ-चालू

१२०	१२४	०.०५
१२१	१२५/१	०.६०
१२२	१२५/२	
१२३	१२६	०.६१
१२४	१२७	०.९२
१२५	१२८	०.०२
१२६	१२९	१.०१
१२७	१३०	०.५६
१२८	१३१	०.४४
१२९	१३२	०.०२
१३०	१३३	०.२४
१३१	१३४	६.०१
१३२	१३५/१ पै.	४.३८
१३३	१३५/२ पै.	
१३४	१३५/३ पै.	
१३५	१३५/५ पै.	
१३६	१३५/६ पै.	
१३७	१३५/७ पै.	
१३८	१३५/८ पै.	
१३९	१३५/९ पै.	
१४०	१३५/१० पै.	
१४१	१३५/११ पै.	
१४२	१३६/१ पै.	२.६५
१४३	१३६/२ पै.	
१४४	१३७ पै.	१०.२१
१४५	१३८ पै.	०.९०
१४६	१३९ पै.	०.९५
१४७	१४० पै.	०.८०
१४८	१४१	१.८९
१४९	१४२/१ पै.	०.७८

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव डिकसळ--चालू				गाव डिकसळ--चालू			
१५०	१४२/२ पै.			१८०	३८९/२		
१५१	१४३ पै.	०.६५		१८१	३८९/३		
१५२	१४४	४.९५		१८२	३९०/१	१.५२	
१५३	१४५/२/अ पै.	५.९९		१८३	३९०/२		
१५४	१४५/२/ब			१८४	३९१ पै.	१.२	
१५५	१४५/३/अ			१८५	३९२	१.२७	
१५६	१४५/३/क			१८६	३९३	०.०७	
१५७	१४५/३/ब			१८७	३९५	१.१२	
१५८	१४५/४/अ			१८८	३९६/१	०.३१	
१५९	१४५/४/ब			१८९	३९७	०.७३	
१६०	१४६/१ पै.	३.४५		१९०	३९८/१	१.८८	
१६१	१४६/२			१९१	३९८/२/अ		
१६२	१४७/१/अ/१ पै.	१		१९२	३९८/२/क		
१६३	१४७/१/अ/२			१९३	३९८/२/ड		
१६४	१४७/१/अ/३			१९४	३९८/२/ब		
१६५	१४७/२			१९५	३९९/१	६.०८	
१६६	२०६	९.१८		१९६	३९९/२		
१६७	२०७	१.३१		१९७	३९९/३		
१६८	३७२ पै.	४.२९		१९८	४००	१.२६	
१६९	३७३ पै.	१.००		१९९	४०१/१ पै.	५.०६	
१७०	३७४/१	७.४१		२००	४०१/२		
१७१	३७४/२			२०१	४०२ पै.	१.७७	
१७२	३७४/३			२०२	४०३ पै.	१.६५	
१७३	३७४/४			२०३	४०४ पै.	०.७८	
१७४	३७५/१ पै.	५.००		२०४	४०५	०.४९	
१७५	३७५/२/अ			२०५	४०६ पै.	२.०२	
१७६	३७५/२/ब			२०६	४०७ पै.	०.७१	
१७७	३७५/३/अ			२०७	४०८	१.३२	
१७८	३७५/३/ब			२०८	४०९	०.२६	
१७९	३८९/१ पै.	१.३१		२०९	४१०	०.७१	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	शेरा
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव डिकसळ--चालू

२१०	४११ पै.	०.५२
२११	४१२	०.२०
२१२	४१३ पै.	०.५०
२१३	४१४ पै.	०.५०
२१४	४१५	०.२४
२१५	४१६	०.२७
२१६	४१७	०.२८
२१७	४१८ पै.	०.५९
२१८	४१९	१.५८
२१९	४२० पै.	१.३०
२२०	४२१	१.०२
२२१	४२२	१.०२
२२२	४२३	१.६१
२२३	४२४/१ पै.	८.७१
२२४	४२४/२	
२२५	४२४/३	
२२६	४२४/४	
२२७	४२४/५	
२२८	४२४/६	
२२९	४२४/७	
२३०	४२४/८	
२३१	४२४/९	
२३२	४२४/१०	
२३३	४२४/११	
२३४	४२४/१२	
२३५	४२४/१३	
२३६	४२४/१४	
२३७	४२४/१५	
२३८	४२४/१६	
२३९	४२४/१७	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	शेरा
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव डिकसळ--चालू

२४०	४२४/१८	
२४१	४२४/१९	
२४२	४२४/२०	
२४३	४२४/२१	
२४४	४२४/२३	
२४५	४२४/२४	
२४६	४२४/२५	
२४७	४२४/२६	
२४८	४२५	२.२८
२४९	४२६	०.०३
२५०	४२७	०.६१
२५१	४२८/१	१.१८
२५२	४२८/२	
२५३	४२८/३	
२५४	४२८/४	
२५५	४२९	०.१५
२५६	४३०	०.२९
२५७	४३१	०.२६
२५८	४३२	०.५३
२५९	४३३/२	२.५३
२६०	४३३/३	
२६१	४३३/४	
२६२	४३३/५	
२६३	४३३/६	
२६४	४३३/७	
२६५	४३३/८	
२६६	४३३/९	
२६७	४३३/१०	
२६८	४३४/१ पै.	४.१३
२६९	४३४/२	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव डिकसळ--चालू				गाव डिकसळ--चालू			
२७०	४३४/३			२९९	४९२/१	४.५२	
२७१	४३४/४			३००	४९२/२		
२७२	४३४/५			३०१	४९२/३		
२७३	४३४/६			३०२	४९२/४		
२७४	४३५	०.५२		३०३	४९२/५		
२७५	४३७	०.२५		३०४	४९३/१	६.६७	
२७६	४३८	०.७६		३०५	४९३/२		
२७७	४३९	०.३७		३०६	४९३/३		
२७८	४४०	०.६३		३०७	४९३/४		
२७९	४४१	०.८८		३०८	४९३/५		
२८०	४४२	०.०८		३०९	४९३/६		
२८१	४४३	०.७९		३१०	४९३/७		
२८२	४४४	०.०६		३११	४९३/८/अ		
२८३	४४५	०.०४		३१२	४९३/८/ब		
२८४	४४६	०.०४		३१३	४९३/९		
२८५	४४७	०.०४		३१४	४९४/१	४.५६	
२८६	४४८	०.०५		३१५	४९४/२		
२८७	४४९/१	३.३		३१६	४९४/३		
२८८	४४९/२			३१७	४९५ पै.	१.३५	
२८९	४५०	०.३		३१८	४९९ पै.	०.९	
२९०	४५१	०.०३		३१९	५०० पै.	०.८५	
२९१	४५२	०.०८		३२०	५०१/१/अ पै.	३.७	
२९२	४५३	०.१०		३२१	५०१/१/ब		
२९३	४५४	०.९३		३२२	५०१/२		
२९४	४७०	०.०७		३२३	५०१/३		
२९५	४७१	१.१८		३२४	५०५/१ पै.	४.५५	
२९६	४८०	०.७५		३२५	५०५/२ पै.		
२९७	४८१	०.७३					
२९८	४८६	०.५					
				एकूण		४०१.५२	

गावनिहाय क्षेत्र

अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)
गाव डिकसल		
१	३२५	४०१.५२
एकूण	३२५	४०१.५२

इंजि. सचिन कुंडलिक पवार,
कार्यकारी अभियंता,
म्हैसाल पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

NOTIFICATION-III

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-१/२१०३ (२)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisal Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisal Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisal Canal Sub-Division
No. 1, Sangola.

Name of the Project : Krushna Koyna Lift
Irrigation Project (Jath part)
(Mhaisal Lift Irrigation Scheme).

Area Notified : 401.52 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 2,
On Sangola 1, DY of Jath part of Mhaisal
Scheme, Area 401.52 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Diksal, Taluka Sangola,
District Solapur.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 2, Diksal,
Taluka Sangola, District Solapur 1 DY of Jath
Part of Mhaaisal Scheme.

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
		Total Gut Nos.	Area Ha. (C.C.A.)
1	2	3	4
District Solapur, Taluka Sangola			
1	Diksal	325	401.52
Total		325	401.52

Schedule-B

District Solapur, Taluka Sangola

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4
Village Diksal			
1	1 P	0.61	
2	2	0.05	
3	4	2.15	
4	5	1.55	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gat Nos.	Delineated Area	Remark
1	2	3 Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

5	7	6.56	
6	8	7.96	
7	9	0.03	
8	10	3.63	
9	11	3.28	
10	12	1.55	
11	13	2.86	
12	14	0.88	
13	16	1.09	
14	17	13.09	
15	18/1 P	10.20	
16	18/2		
17	18/3		
18	18/4		
19	18/5		
20	18/6		
21	18/7		
22	18/8		
23	18/9		
24	18/10		
25	19/1	2.21	
26	19/2		
27	20/1	16.46	
28	20/2		
29	21	0.94	
30	22/1/A/1 P	4.50	
332	22/1/A/2		
32	22/1/B		
33	22/2		
34	22/3/A		
35	22/3/B/1		

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Delineated Area	Remark
1	2	3 Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

36	22/3/B/2		
37	22/3/B/3		
38	22/3/B/4		
39	22/3/B/5		
40	22/3/B/6		
41	76 P	0.68	
42	77 P	0.65	
43	78 P	2.00	
44	79 P	2.10	
45	88 P	1.33	
46	89	1.62	
47	90	1.99	
48	91 P	1.38	
49	92/1	19.89	
50	92/2		
51	92/3		
52	93/1	5.40	
53	93/2/A		
54	93/2/E		
55	93/2/E		
56	93/2/C		
57	93/2/G		
58	93/2/D		
59	93/2/F		
60	93/2/B		
61	93/2/9		
62	94	3.91	
63	95	4.14	
64	95/1		
65	95/2		
66	95/3		

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gat Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

67	96	7.35
68	97	0.04
69	98/1/A/1	7.85
70	98/1/B	
71	98/2/A	
72	98/2/B	
73	99/1 P	4.50
74	99/2	
75	100/1/A	10.51
76	100/1/B	
77	100/1/C	
78	100/2	
79	101/1/A	4.73
80	102	0.02
81	103/1	9.88
82	103/2/A	
83	103/2/B	
84	104	0.35
85	105/1	0.85
86	106	1.33
87	107	2.27
88	108/1 P	4.00
89	108/2	
90	108/3	
91	108/4	
92	108/5	
93	108/6	
94	108/7	
95	109	1.60
96	110	0.77
97	111	0.13

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

98	112/1	15.70
99	112/2	
100	113	0.98
101	114/1 P	3.00
102	114/2	
103	114/3	
104	115	0.10
105	116	0.44
106	117/1 P	8.17
107	117/2	
108	117/3	
109	118	3.47
110	119 P	1.72
111	120 P	1.65
112	121/1	4.12
113	121/1/B	
114	121/2/A	
115	121/2/B	
116	121/3	
117	121/4	
118	122	2.68
119	123	0.22
120	124	0.05
121	125/1	0.60
122	125/2	
123	126	0.61
124	127	0.92
125	128	0.02
126	129	1.01
127	130	0.56
128	131	0.44

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area 3 Ha. (CCA)	Remark 4
1	2	3	4

Village Diksal--Contd.

129	132	0.02	
130	133	0.24	
131	134	6.01	
132	135/1 P	4.38	
133	135/2		
134	135/3		
135	135/5		
136	135/6		
137	135/7		
138	135/8		
139	135/9		
140	135/10		
141	135/11		
142	136/1 P	2.65	
143	136/2		
144	137 P	10.21	
145	138 P	0.90	
146	139 P	0.95	
147	140 P	0.80	
148	141	1.89	
149	142/1 P	0.78	
150	142/2		
151	143 P	0.65	
152	144	4.95	
153	145/2/A/P	5.99	
154	145/2/C		
155	145/3/B		
156	145/3/A		
157	145/3/C		
158	145/4/A		
159	145/4/B		

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3 Ha. (CCA)	Remark 4
1	2	3	4

Village Diksal--Contd.

160	146/1 P	3.45	
161	146/2		
162	147/1/A/1	1	
163	147/1/A/2		
164	147/1/A/3		
165	147/2		
166	206	9.18	
167	207	1.31	
168	372 P	4.29	
169	373 P	1.00	
170	374/1 P	7.41	
171	374/2		
172	374/3		
173	374/4		
174	375/1 P	5.00	
175	375/2/A		
176	375/2/B		
177	375/3/A		
178	375/3/B		
179	389/1 P	1.31	
180	389/2		
181	389/3		
182	390/1 P	1.52	
183	390/2		
184	391 P	1.2	
185	392	1.27	
186	393	0.07	
187	395	1.12	
188	396/1	0.31	
189	397	0.73	
190	398/1	1.88	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gat Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

191	398/2/A	
192	398/2/C	
193	398/2/D	
194	398/2/B	
195	399/1	6.08
196	399/2	
197	399/3	
198	400	1.26
199	401/1 P	5.06
200	401/2	
201	402 P	1.77
202	403 P	1.65
203	404 P	0.78
204	405	0.49
205	406 P	2.02
206	407 P	0.71
207	408	1.32
208	409	0.26
209	410	0.71
210	411 P	0.52
211	412	0.20
212	413 P	0.50
213	414 P	0.50
214	415	0.24
215	416	0.27
216	417	0.28
217	418 P	0.59
218	419	1.58
219	420 P	1.30
220	421	1.02
221	422	1.02

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Diksal--Contd.

222	423	1.61
223	424/1 P	8.71
224	424/2	
225	424/3	
226	424/4	
227	424/5	
228	424/6	
229	424/7	
230	424/8	
231	424/9	
232	424/10	
233	424/11	
234	424/12	
235	424/13	
236	424/14	
237	424/15	
238	424/16	
239	424/17	
240	424/18	
241	424/19	
242	424/20	
243	424/21	
244	424/23	
245	424/24	
246	424/25	
247	424/26	
248	425	2.28
249	426	0.03
250	427	0.61
251	428/1	1.18
252	428/2	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area 3 Ha. (CCA)	Remark 4
1	2	3	4

Village Diksal--Contd.

253	428/3		
254	428/4		
255	429	0.15	
256	430	0.29	
257	431	0.26	
258	432	0.53	
259	433/2	2.53	
260	433/3		
261	433/4		
262	433/5		
263	433/6		
264	433/7		
265	433/8		
266	433/9		
267	433/10		
268	434/1 P	4.13	
269	434/2		
270	434/3		
271	434/4		
272	434/5		
273	434/6		
274	435	0.52	
275	437	0.25	
276	438	0.76	
277	439	0.37	
278	440	0.63	
279	441	0.88	
280	442	0.08	
281	443	0.79	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3 Ha. (CCA)	Remark 4
1	2	3	4

Village Diksal--Contd.

282	444	0.06	
283	445	0.04	
284	446	0.04	
285	447	0.04	
286	448	0.05	
287	449/1	3.3	
288	449/2		
289	450	0.3	
290	451	0.03	
291	452	0.08	
292	453	0.10	
293	454	0.93	
294	470	0.07	
295	471	1.18	
296	480	0.75	
297	481	0.73	
298	486	0.5	
299	492/1	4.52	
300	492/2		
301	492/3		
302	492/4		
303	492/5		
304	493/1	6.67	
305	493/2		
306	493/3		
307	493/4		
308	493/5		
309	493/6		
310	493/7		

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)**Village Diksal--Contd.**

311	493/8/A		
312	493/8/B		
313	493/9		
314	494/1	4.56	
315	494/2		
316	494/3		
317	495 P	1.35	
318	499 P	0.9	
319	500 P	0.85	
320	501/1/A/P	3.7	
321	501/1/B		
322	501/2		
323	501/3		
324	505/1 P	4.55	
325	505/2		
Total		401.52	

Villagewise Abstract

Sr. No.	Gut Nos.	Area 3 Ha. (CCA)
1	2	3
Village Diksal		
1	324	401.52
Total	324	401.52

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisal Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 10th June 2024.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हेपवि-२/प्रशा-१/२१०३ (३)/२०२४. — ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हेसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ**विभाग :** म्हेसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.**उपविभाग :** म्हेसाळ कालवा उपविभाग, क्रमांक १, सांगोला.**प्रकल्पाचे नाव :** कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प,
(भाग जत), म्हेसाळ उपसा सिंचन योजना.**अधिसूचित केलेले क्षेत्र :** ४६८.२१ हे. (सी.सी.ए.)**अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील :** म्हेसाळ उपसा सिंचन योजनेच्या (भाग जत), सांगोला वितरिका क्रमांक १, पाणीवापर संस्था क्रमांक ३ चे क्षेत्र
(सी.सी.ए. ४६८.२१ हे.)**गावांची संख्या :** १. पारे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर,
२. आवंदी, तालुका जत, जिल्हा सांगली,
३. लोहगाव, तालुका जत, जिल्हा सांगली.**पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :**
म्हेसाळ उपसा सिंचन योजनेतर्गत सांगोला वितरिका क्रमांक १, वरील पाणीवापर संस्था क्रमांक ३, पारे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर व आवंदी, लोहगाव, तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सी.सी.ए.)

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

१ पारे	९२	६९.५३
--------	----	-------

जिल्हा सांगली, तालुका जत

२ आवंढी	२७	४४.७९
३ लोहगाव	३९०	३५३.८९

एकूण	५०९	४६८.२१
-------------	------------	---------------

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव पारे

१	३९९/१ पै.	१.०१
२	३९९/२	
३	३९९/३	
४	३९९/४	
५	४०० पै.	०.११
६	४०१	३.५७
७	४०२	३.६०
८	४०३ पै.	१.११
९	४०४ पै.	२.०१
१०	४०५/१/अ	४.६२
११	४०५/१/ब	
१२	४०५/१/क	
१३	४०५/१/फ	
१४	४०५/२	
१५	४०६	५.८६
१६	४०७/१/अ पै.	१.०७
१७	४०७/१/ब	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव पारे--चालू

१८	४०७/२	
१९	४०८ पै.	०.६२
२०	४०९ पै.	०.६६
२१	४१०	१.०६
२२	४११/१	०.८३
२३	४११/२	
२४	४११/३	
२५	४१३/१ पै.	१.०७
२६	४१३/२	
२७	४१३/३	
२८	४१३/४	
२९	४१४/१ पै.	१.८२
३०	४१४/२/अ	
३१	४१४/२/ब	
३२	४१५/१/अ पै.	४.१४
३३	४१५/१/ब	
३४	४१५/१/क	
३५	४१५/२/अ	
३६	४१५/२/ब	
३७	४१५/३	
३८	४१६ पै.	१.६२
३९	४१७ पै.	०.४५
४०	४१८ पै.	०.६८
४१	४१९ पै.	१.३२
४२	४२० पै.	०.६९
४३	४२१/१ पै.	२.२१
४४	४२१/२	
४५	४२१/३	
४६	४२१/४	
४७	४२१/५	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव पारे--चालू

४८	४२२/१	३.५२
४९	४२२/२	
५०	४२३/१ पै.	१.११
५१	४२३/२	
५२	४२४ पै.	०.५०
५३	४२५ पै.	१.०१
५४	४२६ पै.	१.२२
५५	४२७	३.६५
५६	४२८	३.१०
५७	४२९	०.५४
५८	४३०	०.३७
५९	४३१	१.०२
६०	४३२	०.६८
६१	४३३	०.०३
६२	४३४	०.३०
६३	४३५	०.८३
६४	४३६	०.४९
६५	४३७	०.५७
६६	४३८	०.४०
६७	४३९	०.९४
६८	४४०/१	०.८२
६९	४४०/२	
७०	४४६/१ पै.	२.८२
७१	४४६/२	
७२	४४६/३	
७३	४४६/४	
७४	४४६/५	
७५	४४६/६	
७६	४४७	०.२७
७७	४४८	०.२७
७८	४४९	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव पारे--चालू

७९	४५०/१ पै.	१.०१
८०	४५०/२/अ	
८१	४५०/२/ब	
८२	४५१	०.७५
८३	४५२	०.४४
८४	४५३/१ पै.	२.०१
८५	४५३/२	
८६	४५३/३	
८७	४५३/४	
८८	४५३/५	
८९	४५३/६	
९०	४५३/७	
९१	४५३/८	
९२	४५४	०.७२

एकूण

६९.५३

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव आवंढी

१	१३१६ पै.	३.५७
२	१३२४/अ पै.	५.६६
३	१३२४/ब	
४	१३२५ पै.	३.२६
५	१३२६	४.६९
६	१३२७	३.४१
७	१३२८	०.५१
८	१३२९	०.६५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव आवंढी--चालू

९	१३३०	१.९१	
१०	१३३१	०.०४	
११	१३३२ पै.	२.६५	
१२	१३३३	०.६०	
१३	१३३४	०.८१	
१४	१३३५ पै.	१.२०	
१५	१३३८	१.९७	
१६	१३३९	१.९७	
१७	१३४०	४.२४	
१८	१३४१	०.९७	
१९	१३४२	०.७४	
२०	१३४३ पै.	२.४५	
२१	१३४४	०.०३	
२२	१३४५	०.१०	
२३	१३४६	०.३०	
२४	१३४७ पै.	१.०१	
२५	१३४८	०.०२	
२६	१३४९ पै.	२.०१	
२७	१३५०	०.०२	
एकूण		४४.७९	

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव लोहगाव

१	१/१ पै.	१.३८	
२	१/२		
३	१/३		

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव लोहगाव--चालू

४	१/४		
५	३	०.८३	
६	४	०.१४	
७	५	१.३१	
८	६	०.३६	
९	७	०.५३	
१०	८	०.५०	
११	९	०.३६	
१२	१०	०.०४	
१३	११	०.६५	
१४	१२	०.५१	
१५	२६२ पै.	०.४२	
१६	२६३ पै.	०.८७	
१७	२६४ पै.	०.६१	
१८	२६५ पै.	१.००	
१९	२६६	०.६१	
२०	२६७	१.९१	
२१	२६९	०.०६	
२२	२७०	१.२९	
२३	२७१ पै.	१.५६	
२४	२७२	२.६३	
२५	२७३	२.०७	
२६	२७४	०.४२	
२७	२७५	१.७४	
२८	२७६	१.४३	
२९	२७७	१.५४	
३०	२७८	०.५८	
३१	२७९	०.५८	
३२	२८०	०.०७	
३३	२८१	१.४३	

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव लोहगाव-चालू

३४	२८२ पै.	२.०१
३५	२८३ पै.	१.१२
३६	२८६	०.४८
३७	२८७	०.०३
३८	२८८	१.०२
३९	२८९	१.२२
४०	२९० पै.	०.६५
४१	२९१ पै.	२.०१
४२	२९२	०.७५
४३	२९३	०.४१
४४	२९४	०.४०
४५	२९५	०.४५
४६	२९६ पै.	०.३५
४७	२९७ पै.	१.०१
४८	२९८	२.२०
४९	२९९ पै.	१.०१
५०	३००	१.६१
५१	३०१ पै.	०.६५
५२	३०६ पै.	०.२२
५३	३०७ पै.	०.७२
५४	३०९ पै.	०.२३
५५	३१० पै.	१.२२
५६	३११ पै.	१.०२
५७	३१२ पै.	२.८४
५८	३१३ पै.	३.२२
५९	३१४ पै.	४.९३
६०	३१५	१.८०
६१	३१६	१.२३
६२	३१७ पै.	१.११
६३	३५९ पै.	१.००

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव लोहगाव-चालू

६४	३६० पै.	०.८५
६५	३६१	१.११
६६	३६२	१.२३
६७	३६३	०.४७
६८	३६४	०.५३
६९	३६५	०.६२
७०	३६६	०.५४
७१	३६६/१	०.२०
७२	३६७ पै.	०.५५
७३	३६८	१.४९
७४	३६८/१	
७५	३६९	०.६०
७६	३७० पै.	०.६२
७७	३७१ पै.	०.८५
७८	३७२ पै.	१.००
७९	३७३ पै.	०.८६
८०	३७४ पै.	१.२३
८१	३७५	३.०१
८२	३७६	०.३५
८३	३७७	०.६५
८४	३७८	१.९१
८५	३७९	१.०७
८६	३८०	१.३६
८७	३८०/१	
८८	३८१ पै.	०.६८
८९	३८१/१	
९०	३८२	०.१०
९१	३८२/१	
९२	३८३ पै.	०.२०
९३	३८४ पै.	०.५५

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव लोहगाव--चालू				गाव लोहगाव--चालू			
९४	३८५ पै.	०.६५		१२४	४२२ पै.	१.००	
९५	३८६ पै.	०.३३		१२५	४२३	०.९१	
९६	३८७	२.५२		१२६	४२४/१ पै.	१.३५	
९७	३८८	२.४६		१२७	४२४/२		
९८	३८९	०.०८		१२८	४८२ पै.	०.७०	
९९	३९० पै.	०.७५		१२९	४८३	०.१३	
१००	३९१	०.८६		१३०	४८४	०.१५	
१०१	३९२	०.१३		१३१	४८६	०.०८	
१०२	३९३	०.३६		१३२	४८७	०.५६	
१०३	३९४	०.४७		१३३	४८८	१.३८	
१०४	३९५ पै.	०.७५		१३४	४८९	२.३०	
१०५	३९६ पै.	१.११		१३५	४९०	०.०४	
१०६	३९७ पै.	१.२२		१३६	४९१	०.२८	
१०७	३९८ पै.	०.६५		१३७	४९२	०.२५	
१०८	४०१ पै.	१.११		१३८	४९३	०.५७	
१०९	४०३ पै.	१.००		१३९	४९४	०.३७	
११०	४०६ पै.	०.६५		१४०	४९५	०.५८	
१११	४०७ पै.	१.४२		१४१	४९६	०.२९	
११२	४०८/१ पै.	०.८४		१४२	४९७	०.३१	
११३	४०८/२			१४३	४९८	०.७४	
११४	४०९/१ पै.	०.६५		१४४	४९९	०.४५	
११५	४०९/२			१४५	५००	०.५७	
११६	४१०/१ पै.	१.६८		१४६	५०१	०.२२	
११७	४१०/२			१४७	५०२	०.१५	
११८	४११/१ पै.	२.११		१४८	५०३	०.३६	
११९	४११/२			१४९	५०४	०.२६	
१२०	४१२ पै.	२.०१		१५०	५०५	०.२५	
१२१	४१३ पै.	२.५६		१५१	५०७	०.२४	
१२२	४१४ पै.	१.०१		१५२	५०८	०.३१	
१२३	४२१ पै.	०.४२		१५३	५०९	०.१९	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव लोहगाव--चालू

१५४	५१०	०.९३
१५५	५१०/१	
१५६	५११	०.३३
१५७	५१२	०.२७
१५८	५१३	०.२२
१५९	५१४	०.०४
१६०	५१५	०.२६
१६१	५१६ पै.	०.७५
१६२	५१७	१.६४
१६३	५१८	१.७७
१६४	५१९	०.०६
१६५	५२०	०.०२
१६६	५२१	०.६०
१६७	५२२	०.१७
१६८	५२३	०.३१
१६९	५२४	०.११
१७०	५२५	१.६३
१७१	५२६	१.१६
१७२	५२७	०.६२
१७३	५२८	२.९४
१७४	५२९	३.११
१७५	५३०	१.५०
१७६	५३१	१.६६
१७७	५३२	१.८७
१७८	५३३	२.४६
१७९	५३४	२.३७
१८०	५३५ पै.	२.८४
१८१	५३६ पै.	०.७१
१८२	५३७ पै.	१.०१
१८३	५३८	०.५८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव लोहगाव--चालू

१८४	५३९	०.४०
१८५	५४०	२.३६
१८६	५४१	०.७९
१८७	५४२	३.५६
१८८	५४३	२.०३
१८९	५४४	१.४५
१९०	५४५	२.४४
१९१	५४६	०.१५
१९२	५४७	२.५८
१९३	५४८ पै.	१.३३
१९४	५४९ पै.	०.८२
१९५	५५०	०.६५
१९६	५५१	१.००
१९७	५५२	०.४०
१९८	५५३	०.४०
१९९	५५४	०.४६
२००	५५५ पै.	१.५२
२०१	५५६	०.५४
२०२	५५७	०.५४
२०३	५५८	०.८७
२०४	५५९	०.११
२०५	५६०	०.१४
२०६	५६१	०.१३
२०७	५६२	१.५३
२०८	५६३	०.४५
२०९	५६४	०.३८
२१०	५६५	०.०४
२११	५६६	०.४६
२१२	५६७	०.५८
२१३	५६८	०.४

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव लोहगाव--चालू				गाव लोहगाव--चालू			
२१४	५६९	०.६१		२४४	६०२ पै.	०.६५	
२१५	५७०	१.०२		२४५	६०३ पै.	०.३३	
२१६	५७१	०.०५		२४६	६०४ पै.	०.६८	
२१७	५७२	०.४		२४७	६०५	५.५२	
२१८	५७३	०.२३		२४८	६०६	२.०१	
२१९	५७४	०.२३		२४९	६०७	१.१६	
२२०	५७६	१.०८		२५०	६०८	१.९८	
२२१	५७७	०.६१		२५१	६०९	१.०१	
२२२	५७८	०.८७		२५२	६१०	३.१	
२२३	५८०	०.४		२५३	६११ पै.	०.४४	
२२४	५८१	२.१३		२५४	६१२ पै.	०.१३	
२२५	५८३	०.७३		२५५	६१४	०.२४	
२२६	५८४	०.५७		२५६	६१५	०.३३	
२२७	५८५	०.६१		२५७	६१६	०.३३	
२२८	५८६	०.०३		२५८	६१७	०.४१	
२२९	५८७	०.५२		२५९	६१८ पै.	१.५६	
२३०	५८८	१.६८		२६०	६१९	०.७४	
२३१	५८९	०.०२		२६१	६२०	०.०१	
२३२	५९०	०.१५		२६२	६२१	०.०२	
२३३	५९१	०.१४		२६३	६२२	०.२८	
२३४	५९२	०.१५		२६४	६२३	०.१५	
२३५	५९३	०.४८		२६५	६२४	०.१६	
२३६	५९४	१.४२		२६६	६२५	०.१२	
२३७	५९५ पै.	१.००		२६७	६२६ पै.	१.००	
२३८	५९६ पै.	१.०२		२६८	६२७	१.७४	
२३९	५९७ पै.	१.११		२६९	६२८	१.४	
२४०	५९८	१.५१		२७०	६२९	१.४	
२४१	५९९	१.४८		२७१	६३०	१.३४	
२४२	६००	०.६८		२७२	६३१	१.७८	
२४३	६०१	०.६३		२७३	६३२	०.१९	

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव लोहगाव-चालू

२७४	६३३	१.५७
२७५	६३४	०.१३
२७६	६३५	०.३३
२७७	६३६	१.०८
२७८	६३७	०.२८
२७९	६३८	०.२८
२८०	६३९	०.२२
२८१	६४० पै.	०.२३
२८२	६४१	०.९४
२८३	६४२	०.९५
२८४	६४३	३.८२
२८५	६४४	०.११
२८६	६४५	०.२६
२८७	६४६	२.०८
२८८	६४७	१.२२
२८९	६४८	२.७६
२९०	६४९ पै.	१.०१
२९१	६५० पै.	०.८३
२९२	६५१ पै.	०.६५
२९३	६५२	०.०८
२९४	६५३ पै.	०.६५
२९५	६५४ पै.	०.४८
२९६	६५६ पै.	०.९८
२९७	६५७	११.९१
२९८	६५८	०.५५
२९९	६५९	०.०६
३००	६६०	०.५५
३०१	६६१	५.९८
३०२	६६२	३.७७
३०३	६६३	२

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव लोहगाव-चालू

३०४	६६४	२.१३
३०५	६६५	२.५९
३०६	६६६	०.४१
३०७	६६७	१.३३
३०८	६६८	०.४१
३०९	६६९	०.०५
३१०	६७०	०.९१
३११	६७१	०.१७
३१२	६७२	०.२८
३१३	६७३	०.७२
३१४	६७४	०.३
३१५	६७५	०.१४
३१६	६७६	०.१५
३१७	६७७ पै.	०.४३
३१८	६७८ पै.	०.६५
३१९	६७९	०.६३
३२०	६८०	२.३६
३२१	६८१	२.३१
३२२	६८२	२.५०
३२३	६८३	०.३२
३२४	६८४	०.४५
३२५	६८५	०.१७
३२६	६८६	०.०८
३२७	६८७	०.०४
३२८	६८८	०.१३
३२९	६८९	०.१४
३३०	६९०	०.१५
३३१	६९१	०.१४
३३२	६९२	०.१४
३३३	६९३	०.५४

अनुसूची-ब-चालू				अनुसूची-ब-चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव लोहगाव-चालू				गाव लोहगाव-चालू			
३३४	६९४	०.२२		३६३	७२३	०.६९	
३३५	६९५	०.०८		३६४	७२४	०.७०	
३३६	६९६	०.०८		३६५	७२५	०.३८	
३३७	६९७	०.०८		३६६	७२६	०.१६	
३३८	६९८	०.०९		३६७	७२७	०.५७	
३३९	६९९	०.२३		३६८	७२८	०.२०	
३४०	७००	०.२५		३६९	७२९	०.३५	
३४१	७०१	०.२२		३७०	७३०	०.२६	
३४२	७०२	०.२०		३७१	७३२	४.५३	
३४३	७०३	०.१९		३७२	७३३	१.५४	
३४४	७०४	०.०९		३७३	७३४	०.१३	
३४५	७०५	०.०६		३७४	७३५	१.२६	
३४६	७०६	०.०६		३७५	७३६	०.१६	
३४७	७०७	०.०१		३७६	७३७	०.७९	
३४८	७०८	०.१७		३७७	७३८	०.४२	
३४९	७०९	२.९२		३७८	७३९	१.६८	
३५०	७१०	१.९२		३७९	७४०	१.१९	
३५१	७११	०.५९		३८०	७४१	१.६१	
३५२	७१२	०.५९		३८१	७४२ पै.	२.२०	
३५३	७१३	०.७२		३८२	७४३	२.६०	
३५४	७१४	०.०५		३८३	७४४	१.४४	
३५५	७१५	०.९६		३८४	७४५	२.४८	
३५६	७१६	०.२०		३८५	७४६ पै.	१.००	
३५७	७१७	०.२१		३८६	७४७ पै.	१.०३	
३५८	७१८	०.१७		३८७	७४८ पै.	१.०१	
३५९	७१९	०.२७		३८८	७४९	०.०३	
३६०	७२०	०.५३		३८९	७५० पै.	१.२२	
३६१	७२१	१.६३		३९०	७५१ पै.	१.०३	
३६२	७२२	१.९०					
				एकूण		३५३.८९	

गावनिहाय क्षेत्र		
अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)
गाव पारे		
१	९२	६९.५३
गाव आवंढी		
२	२७	४४.७९
गाव लोहगाव		
३	३९०	३५३.८९
एकूण	५०९	४६८.२१

इंजि. सचिन कुंडलिक पवार,
कार्यकारी अभियंता,
म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, १० जून २०२४.

The Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(NOTIFICATION III)

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-१/२१०३ (३)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisai Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders

and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisai Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisai Canal Sub-Division
No. 1, Sangli.

Name of the Project : Krishna Koyana Lift
Irrigation Project (Jath Part)
(Mhaisai Lift Irrigation Scheme).

Area Notified : 468.21 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 3,
On Sangola 1, DY of Jath part of Mhaisai
Scheme Area 468.21 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Pare, Taluka Sangola,
District Solapur, 2. Avandhi, Taluka Jath,
District Sangli, 3. Lohgaon, Taluka Jath,
District Sangli.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 3,
Pare, Taluka Sangola, District Solapur and
Avandhi, Lohgaon, Taluka Jath, District Sangli.

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
		Total Gut Nos.	Area
1	2	3	4
			Ha. (C.C.A.)

District Solapur Taluka Sangola

1	Pare	92	69.53
---	------	----	-------

District Sangli, Taluka Jath

2	Avandhi	27	44.79
3	Lohgaon	390	353.89

Total	509	468.21
--------------	------------	---------------

Schedule-B

District Solapur Taluka Sangola

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gat Nos.	Area	
1	2	3	4
		Ha. (CCA)	
		Village Pare	
1	399/1 P	1.01	
2	399/2		
3	399/3		
4	399/4		
5	400 P	0.11	
6	401	3.57	
7	402	3.60	
8	403 P	1.11	
9	404 P	2.01	
10	405/1/A	4.62	
11	405/1/B		
12	405/1/C		
13	405/1/F		
14	405/2		
15	406	5.86	
16	407/1/A/P	1.07	
17	407/1/B		
18	407/2		
19	408 P	0.62	
20	409 P	0.66	
21	410	1.06	
22	411/1	0.83	
23	411/2		
24	411/3		
25	413/1 P	1.07	
26	413/2		
27	413/3		
28	413/4		

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gat Nos.	Area	
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Pare--Contd.

29	414/1 P	1.82	
30	414/2/A		
31	414/2/B		
32	415/1/A/P	4.14	
33	415/1/B		
34	415/1/C		
35	415/2/A		
36	415/2/B		
37	415/3		
38	416 P	1.62	
39	417 P	0.45	
40	418 P	0.68	
41	419 P	1.32	
42	420 P	0.69	
43	421/1 P	2.21	
44	421/2		
45	421/3		
46	421/4		
47	421/5		
48	422/1	3.52	
49	422/2		
50	423/1 P	1.11	
51	423/2		
52	424 P	0.50	
53	425 P	1.01	
54	426 P	1.22	
55	427	3.65	
56	428	3.10	
57	429	0.54	
58	430	0.37	
59	431	1.02	
60	432	0.68	
61	433	0.03	

Schedule--B--Contd.

Schedule-B

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area 3	Remark 4
1	2	Ha. (CCA)	

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area 3	Remark 4
1	2	Ha. (CCA)	

Village Pare--Contd.

Ha.
(CCA)

Village Avandhi

62	434	0.30
63	435	0.83
64	436	0.49
65	437	0.57
66	438	0.40
67	439	0.94
68	440/1	0.82
69	440/2	
70	446/1 P	2.82
71	446/2	
72	446/3	
73	446/4	
74	446/5	
75	446/6	
76	447	0.27
77	448	0.27
78	449	0.01
79	450/1 P	1.01
80	450/2/A	
81	450/2/B	
82	451	0.75
83	452	0.44
84	453/1 P	2.01
85	453/2	
86	453/3	
87	453/4	
88	453/5	
89	453/6	
90	453/7	
91	453/8	
92	454 P	0.72

1	1316 P	3.57
2	1324/A/P	5.66
3	1324/B	
4	1325 P	3.26
5	1326	4.69
6	1327	3.41
7	1328	0.51
8	1329	0.65
9	1330	1.91
10	1331	0.04
11	1332 P	2.65
12	1333	0.60
13	1334	0.81
14	1335 P	1.20
15	1338	1.97
16	1339	1.97
17	1340	4.24
18	1341	0.97
19	1342	0.74
20	1343 P	2.45
21	1344	0.03
22	1345	0.10
23	1346	0.30
24	1347 P	1.01
25	1348	0.02
26	1349 P	2.01
27	1350	0.02

Total 69.53

Total 44.79

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Lohgaon

1	1/1 P	1.38
2	1/2	
3	1/3	
4	1/4	
5	3	0.83
6	4	0.14
7	5	1.31
8	6	0.36
9	7	0.53
10	8	0.50
11	9	0.36
12	10	0.04
13	11	0.65
14	12	0.51
15	262 P	0.42
16	263 P	0.87
17	264 P	0.61
18	265 P	1.00
19	266	0.61
20	267	1.91
21	269	0.06
22	270	1.29
23	271 P	1.56
24	272	2.63
25	273	2.07
26	274	0.42
27	275	1.74
28	276	1.43
29	277	1.54

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Lohgaon--Contd.

30	278	0.58
31	279	0.58
32	280	0.07
33	281	1.43
34	282 P	2.01
35	283 P	1.12
36	286	0.48
37	287	0.03
38	288	1.02
39	289	1.22
40	290 P	0.65
41	291 P	2.01
42	292	0.75
43	293	0.41
44	294	0.40
45	295	0.45
46	296 P	0.35
47	297 P	1.01
48	298	2.20
49	299 P	1.01
50	300	1.61
51	301 P	0.65
52	306 P	0.22
53	307 P	0.72
54	309 P	0.23
55	310 P	1.22
56	311 P	1.02
57	312 P	2.84
58	313 P	3.22
59	314 P	4.93
60	315	1.80

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Lohgaon--Contd.

61	316	1.23
62	317 P	1.11
63	359 P	1.00
64	360 P	0.85
65	361	1.11
66	362	1.23
67	363	0.47
68	364	0.53
69	365	0.62
70	366	0.54
71	366/1	0.20
72	367 P	0.55
73	368	1.49
74	368/1	
75	369	0.60
76	370 P	0.62
77	371 P	0.85
78	372 P	1.00
79	373 P	0.86
80	374 P	1.23
81	375	3.01
82	376	0.35
83	377	0.65
84	378	1.91
85	379	1.07
86	380	1.36
87	380/1	
88	381 P	0.68
89	381/1	
90	382	0.10
91	382/1	
92	383 P	0.20

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Lohgaon--Contd.

93	384 P	0.55
94	385 P	0.65
95	386 P	0.33
96	387	2.52
97	388	2.46
98	389	0.08
99	390 P	0.75
100	391	0.86
101	392	0.13
102	393	0.36
103	394	0.47
104	395 P	0.75
105	396 P	1.11
106	397 P	1.22
107	398 P	0.65
108	401 P	1.11
109	403 P	1.00
110	406 P	0.65
111	407 P	1.42
112	408/1 P	0.84
113	408/2	
114	409/1 P	0.65
115	409/2	
116	410/1 P	1.68
117	410/2	
118	411/1 P	2.11
119	411/2	
120	412 P	2.01
121	413 P	2.56
122	414 P	1.01
123	421 P	0.42
124	422 P	1.00

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Lohgaon--Contd.

125	423	0.91	
126	424/1 P	1.35	
127	424/2		
128	482 P	0.70	
129	483	0.13	
130	484	0.15	
131	486	0.08	
132	487	0.56	
133	488	1.38	
134	489	2.30	
135	490	0.04	
136	491	0.28	
137	492	0.25	
138	493	0.57	
139	494	0.37	
140	495	0.58	
141	496	0.29	
142	497	0.31	
143	498	0.74	
144	499	0.45	
145	500	0.57	
146	501	0.22	
147	502	0.15	
148	503	0.36	
149	504	0.26	
150	505	0.25	
151	507	0.24	
152	508	0.31	
153	509	0.19	
154	510	0.93	
155	510/1		
156	511	0.33	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Lohgaon--Contd.

157	512	0.27	
158	513	0.22	
159	514	0.04	
160	515	0.26	
161	516 P	0.75	
162	517	1.64	
163	518	1.77	
164	519	0.06	
165	520	0.02	
166	521	0.60	
167	522	0.17	
168	523	0.31	
169	524	0.11	
170	525	1.63	
171	526	1.16	
172	527	0.62	
173	528	2.94	
174	529	3.11	
175	530	1.50	
176	531	1.66	
177	532	1.87	
178	533	2.46	
179	534	2.37	
180	535 P	2.84	
181	536 P	0.71	
182	537 P	1.01	
183	538	0.58	
184	539	0.40	
185	540	2.36	
186	541	0.79	
187	542	3.56	
188	543	2.03	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Lohgaon--Contd.

189	544	1.45
190	545	2.44
191	546	0.15
192	547	2.58
193	548 P	1.33
194	549 P	0.82
195	550	0.65
196	551	1.00
197	552	0.40
198	553	0.40
199	554	0.46
200	555 P	1.52
201	556	0.54
202	557	0.54
203	558	0.87
204	559	0.11
205	560	0.14
206	561	0.13
207	562	1.53
208	563	0.45
209	564	0.38
210	565	0.04
211	566	0.46
212	567	0.58
213	568	0.4
214	569	0.61
215	570	1.02
216	571	0.05
217	572	0.4
218	573	0.23
219	574	0.23
220	576	1.08

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Lohgaon--Contd.

221	577	0.61
222	578	0.87
223	580	0.4
224	581	2.13
225	583	0.73
226	584	0.57
227	585	0.61
228	586	0.03
229	587	0.52
230	588	1.68
231	589	0.02
232	590	0.15
233	591	0.14
234	592	0.15
235	593	0.48
236	594	1.42
237	595 P	1.00
238	596 P	1.02
239	597 P	1.11
240	598	1.51
241	599	1.48
242	600	0.68
243	601	0.63
244	602 P	0.65
245	603 P	0.33
246	604 P	0.68
247	605	5.52
248	606	2.01
249	607	1.16
250	608	1.98
251	609	1.01
252	610	3.1

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Lohgaon--Contd.

253	611 P	0.44	
254	612 P	0.13	
255	614	0.24	
256	615	0.33	
257	616	0.33	
258	617	0.41	
259	618 P	1.56	
260	619	0.74	
261	620	0.01	
262	621	0.02	
263	622	0.28	
264	623	0.15	
265	624	0.16	
266	625	0.12	
267	626 P	1.00	
268	627	1.74	
269	628	1.4	
270	629	1.4	
271	630	1.34	
272	631	1.78	
273	632	0.19	
274	633	1.57	
275	634	0.13	
276	635	0.33	
277	636	1.08	
278	637	0.28	
279	638	0.28	
280	639	0.22	
281	640 P	0.23	
282	641	0.94	
283	642	0.95	
284	643	3.82	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Lohgaon--Contd.

285	644	0.11	
286	645	0.26	
287	646	2.08	
288	647	1.22	
289	648	2.76	
290	649 P	1.01	
291	650 P	0.83	
292	651 P	0.65	
293	652	0.08	
294	653 P	0.65	
295	654 P	0.48	
296	656 P	0.98	
297	657	11.91	
298	658	0.55	
299	659	0.06	
300	660	0.55	
301	661	5.98	
302	662	3.77	
303	663	2	
304	664	2.13	
305	665	2.59	
306	666	0.41	
307	667	1.33	
308	668	0.41	
309	669	0.05	
310	670	0.91	
311	671	0.17	
312	672	0.28	
313	673	0.72	
314	674	0.3	
315	975	0.14	
316	676	0.15	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Lohgaon--Contd.

317	677 P	0.43	
318	678 P	0.65	
319	679	0.63	
320	680	2.36	
321	681	2.31	
322	682	2.50	
323	683	0.32	
324	684	0.45	
325	685	0.17	
326	686	0.08	
327	687	0.04	
328	688	0.13	
329	689	0.14	
330	690	0.15	
331	691	0.14	
332	692	0.14	
333	693	0.54	
334	694	0.22	
335	695	0.08	
336	696	0.08	
337	697	0.08	
338	698	0.09	
339	699	0.23	
340	700	0.25	
341	701	0.22	
342	702	0.20	
343	703	0.19	
344	704	0.09	
345	705	0.06	
346	706	0.06	
347	707	0.01	
348	708	0.17	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Lohgaon--Contd.

349	709	2.92	
350	710	1.92	
351	711	0.59	
352	712	0.59	
353	713	0.72	
354	714	0.05	
355	715	0.96	
356	716	0.20	
357	717	0.21	
358	718	0.17	
359	719	0.27	
360	720	0.53	
361	721	1.63	
362	722	1.90	
363	723	0.69	
364	724	0.70	
365	725	0.38	
366	726	0.16	
367	727	0.57	
368	728	0.20	
369	729	0.35	
370	730	0.26	
371	732	4.53	
372	733	1.54	
373	734	0.13	
374	735	1.26	
375	736	0.16	
376	737	0.79	
377	738	0.42	
378	739	1.68	
379	740	1.19	
380	741	1.61	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Lohgaon--Contd.

381	742 P	2.20	
382	743	2.60	
383	744	1.44	
384	745	2.48	
385	746 P	1.00	
386	747 P	1.03	
387	748 P	1.01	
388	749	0.03	
389	750 P	1.22	
390	751 P	1.03	
Total		353.89	

Villagewise abstract

Sr. No.	Gut Nos.	Area 3 Ha. (CCA)
1	2	3
Village Pare		
1	92	69.53
Village Avandhi		
2	27	44.79
Village Lohgaon		
3	390	353.89
Total		509 468.21

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisai Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 10th June 2024.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (१)/२०२४. — ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

उपविभाग : म्हैसाळ ऊर्ध्वगामी नलिका उपविभाग, जत.

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ उपसा सिंचन योजना.

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३२७.५० हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक १ चे क्षेत्र (सी.सी.ए. ३२७.५० हे.)

गावांची संख्या : १. अंतराळ, तालुका जत, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक १, अंतराळ, तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अनुसूची-ब-चालू

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	शेरा
		गट संख्या क्षेत्र		गट नंबर क्षेत्र	
१	२	३	१	२	३
		४			४
		हे. आर (सी.सी.ए.)			हे. आर (सी.सी.ए.)

जिल्हा सांगली, तालुका जत

१ अंतराळ	२५५	३२७.५०
एकूण	२५५	३२७.५०

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	शेरा
	गट नंबर क्षेत्र	
१	२	३
		४
		हे. (सीसीए)

गाव अंतराळ

१	१४	०.२५
२	१५	०.०३
३	१६	०.१३
४	१७	०.१०
५	१८	०.२४
६	१९	०.१५
७	२०	०.०९
८	२१	०.०९
९	२२	०.१५
१०	२३	०.१९
११	२४	०.०२
१२	२५	०.२१
१३	२६	०.१६
१४	२७	०.१८
१५	२८	०.०७
१६	३१	०.२१
१७	३२	०.१४
१८	३३	०.१८
१९	३४	०.२४
२०	३५	०.१३
२१	३६	०.१०
२२	३७	०.२२

गाव अंतराळ-चालू

२३	३८	०.१७
२४	३९	०.०६
२५	४०	०.०८
२६	४८	०.०५
२७	४९	०.०५
२८	५०	०.०९
२९	५१	०.४९
३०	५२	०.१६
३१	५३	०.१६
३२	५४	०.०९
३३	५५	०.०९
३४	५६	०.१०
३५	५७	०.१८
३६	५८	०.११
३७	५९	०.१६
३८	६०	०.११
३९	६१	१.१६
४०	६२	१.१४
४१	६३	०.६५
४२	६४	०.९१
४३	६५	०.३५
४४	६६	०.०२
४५	६७	०.११
४६	६८	०.२१
४७	६९	०.१८
४८	७०	०.४१
४९	७१	०.०२
५०	७२	०.१८
५१	७३	३.२२
५२	७४	०.२४
५३	७५	२.१५
५४	७६	०.२९
५५	७७	०.६९
५६	७८	०.०२

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव अंतराळ--चालू				गाव अंतराळ--चालू			
५७	७९	०.२१		९१	२७८	०.१६	
५८	८१	०.०७		९२	२७९	०.८७	
५९	८३	०.५५		९३	२८०	०.२१	
६०	८४	०.२३		९४	२८१	०.२१	
६१	८५	०.५०		९५	२८२	०.२१	
६२	८६	०.०१		९६	२८३	०.२१	
६३	८७	०.६६		९७	२८४	०.२८	
६४	८८	०.१९		९८	२८५	०.५५	
६५	८९	०.३६		९९	२८८/अ	१.५५	
६६	९०	७.१८		१००	२८८/ब		
६७	२३५	१.६९		१०१	२९०	१.००	
६८	२३७	०.०४		१०२	२९१	०.९४	
६९	२३८	१.६१		१०३	२९२	१.०४	
७०	२४०	१.१९		१०४	२९३	०.२९	
७१	२४१	०.९९		१०५	२९४	०.२६	
७२	२४२	०.७०		१०६	२९५	१.७५	
७३	२४३	०.५२		१०७	२९६	१.५७	
७४	२४४	५.७६		१०८	२९७	४.९९	
७५	२४५	५.२६		१०९	२९८	६.५९	
७६	२४७	५.११		११०	२९९	६.३१	
७७	२५० पै.	५.०४		१११	३००	०.७१	
७८	२६५ पै.	१०.७८		११२	३०१	२.०९	
७९	२६६ पै.	५.३७		११३	३०२	२.२९	
८०	२६७	४.२४		११४	३०३	२.३०	
८१	२६८	८.८०		११५	३०४	२.०८	
८२	२६९	१०.००		११६	३०५	९.५०	
८३	२७०	१.९१		११७	३०६/१	६.३८	
८४	२७१	०.०२		११८	३०६/२		
८५	२७२	३.९३		११९	३११	३.१९	
८६	२७३	२.५५		१२०	३१२	३.०७	
८७	२७४	१०.०८		१२१	३१५	८.४१	
८८	२७५	२.६९		१२२	३१६	३.३९	
८९	२७६	१.१९		१२३	३१८	२.९८	
९०	२७७	१.५५		१२४	३१९	१.०७	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव अंतराळ--चालू

१२५	३२०	१.५२
१२६	३२१	३.१६
१२७	३२२	५.५४
१२८	३२३	०.१५
१२९	३२४	०.५४
१३०	३२५	०.२५
१३१	३२६	०.२५
१३२	३२७	०.२५
१३३	३२८	१.८८
१३४	३२९	०.७७
१३५	३३०	१.२०
१३६	३३१	०.६३
१३७	३३२	०.२१
१३८	३३३	०.१७
१३९	३३४	०.०७
१४०	३३५	०.१९
१४१	३३६	०.१३
१४२	३३७	०.१४
१४३	३३८	०.९३
१४४	३३९	०.०३
१४५	३४०	२.६४
१४६	३४१	४.८६
१४७	३४२	३.७६
१४८	३४३	३.७५
१४९	३४४	५.२८
१५०	३४५	४.७५
१५१	३४७	२.९०
१५२	३४८	०.३४
१५३	३४९	०.३१
१५४	३५०	०.८२
१५५	३५१	०.५६
१५६	३५२	०.४४
१५७	३५३	०.८६
१५८	३५४	०.१८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव अंतराळ--चालू

१५९	३५५	०.१६
१६०	३५६	०.१४
१६१	३५७	०.४९
१६२	३५८	०.३९
१६३	३५९	०.३९
१६४	३६०	२.४९
१६५	३६१	०.४७
१६६	३६२	०.०४
१६७	३६३	०.०४
१६८	३६४	०.०५
१६९	३६५	०.०४
१७०	३६६	०.०४
१७१	३६७	०.०२
१७२	३६८	०.०८
१७३	३६९	०.२७
१७४	३७०	०.१४
१७५	३७१	०.०८
१७६	३७२	०.०८
१७७	३७३	०.०७
१७८	३७४	०.०७
१७९	३७५	०.११
१८०	३७६	०.९८
१८१	३७७	०.०२
१८२	३७८	०.०३
१८३	३७९	०.२७
१८४	३८०	०.०६
१८५	३८१	०.१८
१८६	३८२	०.२६
१८७	३८३	०.२३
१८८	३८५	०.०३
१८९	३८६	०.०७
१९०	३८७	०.११
१९१	३८८	०.११

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव अंतराळ--चालू				गाव अंतराळ--चालू			
१९२	३८९	०.०६		२२५	४४९	०.४९	
१९३	३९०	०.०९		२२६	४५०	०.०८	
१९४	३९१	०.१०		२२७	४५१	०.३२	
१९५	३९२	०.११		२२८	४५२	०.०८	
१९६	३९३	०.०५		२२९	४५३	०.३८	
१९७	३९४	०.०९		२३०	३५४	०.१८	
१९८	३९५	०.०१		२३१	४५५	३.६३	
१९९	३९६	०.४०		२३२	४५६	०.९६	
२००	३९७	०.०५		२३३	४५७	१.२०	
२०१	३९८	०.०६		२३४	४५८	२.८०	
२०२	३९९	२.२२		२३५	४५९	२.९०	
२०३	४००	०.१८		२३६	४६०	१.७७	
२०४	४०१	०.१३		२३७	४६१	०.८०	
२०५	४०२	०.१३		२३८	४६२	०.८८	
२०६	४०३	०.२९		२३९	४६३	१.००	
२०७	४०४	०.५३		२४०	४६४	१.५४	
२०८	४०५	०.८५		२४१	४६५	०.४९	
२०९	४२०	०.१७		२४२	४७१	१.५४	
२१०	४२६	१.४९		२४३	४७२	१.३६	
२११	४३१	०.६०		२४४	४७३	१.६१	
२१२	४३४	०.५४		२४५	४७४	१.४६	
२३१	४३५	०.१५		२४६	४७५	२.१८	
२१४	४३६	०.१४		२४७	४७६	०.८५	
२१५	४३७	०.४६		२४८	४७७	०.६७	
२१६	४३८	०.२४		२४९	४७८	३.२२	
२१७	४३९	०.११		२५०	४८६	२.३४	
२१८	४४०	१०.६४		२५१	४९०	७.५५	
२१९	४४१	३.७८		२५२	४९१	०.४७	
२२०	४४४	३.७३		२५३	४९२	०.१५	
२२१	४४५	४.५९		२५४	६०३	०.२१	
२२२	४४६	०.०४		२५५	६०६	०.०१	
२२३	४४७	०.४४					
२२४	४४८	०.०३					
				एकूण		३२७.५०	

गावनिहाय क्षेत्र

अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव अंतराळ

१	२५५	३२७.५०
---	-----	--------

एकूण	२५५	३२७.५०
-------------	------------	---------------

इंजि. सचिन कुंडलिक पवार,

कार्यकारी अभियंता,

म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

The Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(NOTIFICATION III)

क्रमांक म्हैपवि-२/प्रशा-४/२१०९ (१)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisai Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders

and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisai Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisai Rising Main Sub-Division, Jath.

Name of the Project : Krushna Koyna Lift
Irrigation Project
(Mhaisai Lift Irrigation Scheme).

Area Notified : 327.50 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 1,
On Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisai Scheme Area 327.50 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Antral, Taluka Jath,
District Sangli.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 1, for Antral
on Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisai Scheme, Taluka Jath,
District Sangli.

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)
		Total Gut Nos. Area
1	2	3 4
		Ha. (C.C.A.)

District Sangli, Taluka Jath

1	Antral	255	327.50
Total		255	327.50

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gat Nos.	Area	
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Antral

1	14	0.25
2	15	0.03
3	16	0.13
4	17	0.10
5	18	0.24
6	19	0.15
7	20	0.09
8	21	0.09
9	22	0.15
10	23	0.19
11	24	0.02
12	25	0.21
13	26	0.16
14	27	0.18
15	28	0.07
16	31	0.21
17	32	0.14
18	33	0.18
19	34	0.24
20	35	0.13
21	36	0.10
22	37	0.22
23	38	0.17
24	39	0.06
25	40	0.08
26	48	0.05
27	49	0.05
28	50	0.09
29	51	0.49
30	52	0.16
31	53	0.16
32	54	0.09
33	55	0.09
34	56	0.10
35	57	0.18
36	58	0.11
37	59	0.16

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gut Nos.	Area	
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Antral--Contd.

38	60	0.11
39	61	1.16
40	62	1.14
41	63	0.65
42	64	0.91
43	65	0.35
44	66	0.02
45	67	0.11
46	68	0.21
47	69	0.18
48	70	0.41
49	71	0.02
50	72	0.18
51	73	3.22
52	74	0.24
53	75	2.15
54	76	0.29
55	77	0.69
56	78	0.02
57	79	0.21
58	81	0.07
59	83	0.55
60	84	0.23
61	85	0.50
62	86	0.01
63	87	0.66
64	88	0.19
65	89	0.36
66	90	7.18
67	235	1.69
68	237	0.04
69	238	1.61
70	240	1.19
71	241	0.99
72	242	0.70
73	243	0.52
74	244	5.76
75	245	5.26
76	247	5.11
77	250 P	5.04

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Antral--Contd.

78	265 P	10.78
79	266 P	5.37
80	267	4.24
81	268	8.80
82	269	10.00
83	270	1.91
84	271	0.02
85	272	3.93
86	273	2.55
87	274	10.08
88	275	2.69
89	276	1.19
90	277	1.15
91	278	0.16
92	279	0.87
93	280	0.21
94	281	0.21
95	282	0.21
96	283	0.21
97	284	0.28
98	285	0.55
99	288/A	1.55
100	288/B	
101	290	1.00
102	291	0.94
103	292	1.04
104	293	0.29
105	294	0.26
106	295	1.75
107	296	1.57
108	297	4.99
109	298	6.59
110	299	6.31
111	300	0.71
112	301	2.09
113	302	2.29
114	303	2.30
115	304	2.08
116	305	9.50
117	306/1	6.38
118	306/2	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Antral--Contd.

119	311	3.19
120	312	3.07
121	315	8.41
122	316	3.39
123	318	2.98
124	319	1.07
125	320	1.52
126	321	3.16
127	322	5.54
128	323	0.15
129	324	0.54
130	325	0.25
131	326	0.25
132	327	0.25
133	328	1.88
134	329	0.77
135	330	1.20
136	331	0.63
137	332	0.21
138	333	0.17
139	334	0.07
140	335	0.19
141	336	0.13
142	337	0.14
143	338	0.93
144	339	0.03
145	340	2.64
146	341	4.86
147	342	3.76
148	343	3.75
149	344	5.28
150	345	4.75
151	347	2.90
152	348	0.34
153	349	0.31
154	350	0.82
155	351	0.56
156	352	0.44
157	353	0.86
158	354	0.18
159	355	0.16

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Antral--Contd.

160	356	0.14
161	357	0.49
162	358	0.39
163	359	0.39
164	360	2.49
165	361	0.47
166	362	0.04
167	363	0.04
168	364	0.05
169	365	0.04
170	366	0.04
171	367	0.02
172	368	0.08
173	369	0.27
174	370	0.14
175	371	0.08
176	372	0.08
177	373	0.07
178	374	0.07
179	375	0.11
180	376	0.98
181	377	0.02
182	378	0.03
183	379	0.27
184	380	0.06
185	381	0.18
186	382	0.26
187	383	0.23
188	385	0.03
189	386	0.07
190	387	0.11
191	388	0.11
192	389	0.06
193	390	0.09
194	391	0.10
195	392	0.11
196	393	0.05
197	394	0.09
198	395	0.01

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area 3	Remark 4
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Antral--Contd.

199	396	0.40
200	397	0.05
201	398	0.06
202	399	2.22
203	400	0.18
204	401	0.13
205	402	0.13
206	403	0.29
207	404	0.53
208	405	0.85
209	420	0.17
210	426	1.49
211	431	0.60
212	434	0.54
231	435	0.15
214	436	0.14
215	437	0.46
216	438	0.24
217	439	0.11
218	440	10.64
219	441	3.78
220	444	3.73
221	445	4.59
222	446	0.04
223	447	0.44
224	448	0.03
225	449	0.49
226	450	0.08
227	451	0.32
228	452	0.08
229	453	0.38
230	354	0.18
231	455	3.63
232	456	0.96
233	457	1.20
234	458	2.80
235	459	2.90
236	460	1.77
237	461	0.80

Schedule--B--Contd.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4

Ha.
(CCA)

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३**Village Antral--Contd.**

238	462	0.88
239	463	1.00
240	464	1.54
241	465	0.49
242	471	1.54
243	472	1.36
244	473	1.61
245	474	1.46
246	475	2.18
247	476	0.85
248	477	0.67
249	478	3.22
250	486	2.34
251	490	7.55
252	491	0.47
253	492	0.15
254	603	0.21
255	606	0.01

Total 327.50**Villagewise abstract**

Sr. No.	Gut Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Antral

1	255	327.50
---	-----	--------

Total 255 327.50

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisai Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.

क्रमांक म्हेपवि-२/प्रशा-४/२१०९ (२)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनियर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनियर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ**विभाग :** म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.**उपविभाग :** म्हैसाळ ऊर्ध्वगामी नलिका उपविभाग, जत.**प्रकल्पाचे नाव :** कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ उपसा सिंचन योजना.**अधिसूचित केलेले क्षेत्र :** ४३०.५० हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक २ चे क्षेत्र (सी.सी.ए. ४३०.५० हे.)

गावांची संख्या : १. अंतराळ, २. शेगाव, तालुका जत, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक २, अंतराळ, शेगाव, तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	शेरा
	गट संख्या	क्षेत्र	
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

जिल्हा सांगली, तालुका जत

१ अंतराळ	९७	२५३.७९
२ शेगाव	९३	१७६.७१

एकूण १९० ४३०.५०

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव अंतराळ

१	९५	०.६२
२	९७	१.०६
३	९८	३.३७
४	९९	०.२७
५	१००	०.१५
६	१०१	०.१५
७	१०२	२.९५
८	१०३	१.०२
९	१०४	०.४३
१०	१०५	०.३८
११	१०६	०.८२
१२	१०७	०.२९
१३	१११	२.४४
१४	११२	२.१८
१५	१३१	११.१७
१६	१३१	
१७	१३२	१४.४७
१८	१३३/अ	१२.६५
१९	१३३/ब	
२०	१३४	१०.६७
२१	१३५	९.१३

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव अंतराळ-चालू

२२	१३६	१९.०९
२३	१३७	२.३९
२४	१३८	२.८८
२५	१३९	२.९३
२६	१४०	२.७५
२७	१४१	२.८४
२८	१४७	०.७४
२९	१४९	०.७५
३०	१५०	१.६९
३१	१५१	४.३५
३२	१५२	१.१२
३३	१५४	०.७५
३४	१५५	०.७९
३५	१५६	०.८५
३६	१५७	१.९२
३७	१५८	१.५२
३८	१५९	०.९०
३९	१६०/अ	२.१९
४०	१६०/ब	
४१	१६१	१०.२०
४२	१६३	१.७०
४३	१६४	०.०६
४४	१६५	०.०३
४५	१६६	४.०७
४६	१६७	१.६३
४७	१६८	२.५४
४८	२०२	५.७६
४९	२०३	१.०५
५०	२०४	०.२५
५१	२१४	९.६३
५२	२१५	१.७९
५३	२१६	०.४७
५४	२१७	२.३७
५५	२१८	२.९९

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव अंतराळ-चालू

५६	२१९	६.३७
५७	२२०	५.८२
५८	२२१	२.०६
५९	२२२	१.८२
६०	२२३	०.९७
६१	२२४	०.८०
६२	२२५	०.०४
६३	२२६	०.२२
६४	२२७	०.३५
६५	२२८	०.५१
६६	२२९	०.२६
६७	२३०	३.७०
६८	२३१	२.५३
६९	२३२	१.७६
७०	२३३	१.८३
७१	२३४	९.८१
७२	२३५ पै.	३.९६
७३	२३६	०.०२
७४	२३७	०.०४
७५	२४५ पै.	२.६३
७६	२४६	०.०२
७७	२४७ पै.	२.५५
७८	२४८	१.६०
७९	२४९	२.६४
८०	२५० पै.	३.०४
८१	२५१	४.४३
८२	२५२	३.००
८३	२५३	०.३५
८४	२५४	०.३५
८५	२५५	०.३७
८६	२५६	१.०२
८७	२५७	०.६२
८८	२५८	०.१०
८९	२५९	०.६४

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव अंतराळ-चालू

९०	२६०	०.९८
९१	२६१	०.६३
९२	२६२	५.२५
९३	२६३	०.०१
९४	२६४	०.१०
९५	२६५ पै.	६.३९
९६	२६६ पै.	३.३७
९७	४८५	१.६२

एकूण

२५३.७९

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	शेरा
१	२	३
		हे. (सीसीए)

गाव शेगाव

१	१११	०.८०
२	११२	०.०६
३	११३	२.३१
४	११४	०.०२
५	११५	०.३९
६	११६	१.६७
७	११७	६.६६
८	११८	०.२४
९	११९	१.५५
१०	१२०	०.५९
११	१२२	३.०२
१२	१२३	०.३२
१३	१२४	९.८८
१४	२८०	१.२०

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
	गाव शेगाव--चालू				गाव शेगाव--चालू		
१५	२८२	०.५५		४८	३०९	२.१८	
१६	२८३	०.२७		४९	३१०	२.२५	
१७	२८४	०.३९		५०	३११	०.०१	
१८	२८५/१	०.९२		५१	३१२	०.०७	
१९	२८५/२			५२	३१३/१	३.५१	
२०	२८६	०.३०		५३	३१३/२		
२१	२८६/१	०.०२		५४	३१४	१.०७	
२२	२८७	०.३४		५५	३१५	१.७३	
२३	२८८/१	२.५१		५६	३१६	१.०९	
२४	२८८/२			५७	३१७	३.९३	
२५	२८९/१	१.७५		५८	३४८	२.१८	
२६	२८९/२			५९	३५१	२.५९	
२७	२९०/१	०.३७		६०	४२७/१ पै.	१८.४६	
२८	२९०/२			६१	४२७/२		
२९	२९१	०.७६		६२	४३३	०.८९	
३०	२९२	०.७२		६३	४३४	१.२८	
३१	२९३	१.७४		६४	४३५	०.०२	
३२	२९४	१४.०१		६५	४३६	२.०२	
३३	२९५	०.८६		६६	४३७	०.०३	
३४	२९६	२.३१		६७	४३८/अ	६.९३	
३५	२९७	१.६७		६८	४३८/ब		
३६	२९८	१.१२		६९	४३९	०.३८	
३७	२९९	३.१२		७०	४४०	२.५१	
३८	३००/अ	३.१९		७१	४४१	१.९१	
३९	३००/ब			७२	४४२	४.२२	
४०	३०१	०.३७		७३	४४३	२.५१	
४१	३०२	०.४५		७४	४४४	०.०२	
४२	३०३	१.३३		७५	४४५	०.५०	
४३	३०४	१.२४		७६	४४६	०.६०	
४४	३०५	६.५७		७७	४४७	३.३५	
४५	३०६	६.७९		७८	४५१	४.६०	
४६	३०७	१.९५		७९	४६०	९.५१	
४७	३०८	०.०२		८०	४६१	५.०७	

अनुसूची-ब-चालू

अ. क्र. अधिसूचित केलेले क्षेत्र शेरा
गट नंबर क्षेत्र

१ २ ३ ४

हे. आर
(सी.सी.ए.)

गाव शेगाव-चालू

८१	४६२	२.१६
८२	४६३	०.७२
८३	४६४	१.९८
८४	४६५	०.०३
८५	४६६	०.०६
८६	४६७	०.०५
८७	४६८/१	०.४४
८८	४६८/२	
८९	४६८/३	
९०	५२४	०.५४
९१	५२५	०.४६
९२	५२६	०.१७
९३	५२७	०.३३
एकूण		१७६.७१

गावनिहाय क्षेत्र

अ.क्र. गट क्रमांक क्षेत्र
१ २ ३
हे. आर
(सी.सी.ए.)

गाव अंतराल

१ ९७ २५३.७९

गाव शेगाव

२ ९३ १७६.७१

एकूण १९० ४३०.५०

इंजि. सचिन कुंडलिक पवार,

कार्यकारी अभियंता,

महैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

The Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(NOTIFICATION III)

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (२)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisa Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisa Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisa Rising Main Sub-Division, Jath.

Name of the Project : Krushna Koyna Lift
Irrigation Project
(Mhaisa Lift Irrigation Scheme).

Area Notified : 430.50 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 2,
On Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisal Scheme Area 430.50 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Antral, 2. Shegaon,
Taluka Jath, District Sangli.

**Name and address of W.U.A. (Existing /
Proposed) :** Proposed W.U.A. No. 2, for Antral
on Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisal Scheme, Taluka Jath,
District Sangli.

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)
		Total Gut Nos.
1	2	3
		4 Ha. (C.C.A.)
1	Antral	97
2	Shegaon	93
Total		190

District Sangli, Taluka Jath

1	Antral	97	253.79
2	Shegaon	93	176.71

Total 190 430.50

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Antral

1	95	0.62
2	97	1.06
3	98	3.37
4	99	0.27
5	100	0.15
6	101	0.15
7	102	2.95
8	103	1.02

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Antral--Contd.

9	104	0.43
10	105	0.38
11	106	0.82
12	107	0.29
13	111	2.44
14	112	2.18
15	131/1	11.17
16	131/2	
17	132	14.47
18	133/A	12.65
19	133/B	
20	134	10.67
21	135	9.13
22	136	19.09
23	137	2.39
24	138	2.88
25	139	2.93
26	140	2.75
27	141	2.84
28	147	0.74
29	149	0.75
30	150	1.69
31	151	4.35
32	152	1.12
33	154	0.75
34	155	0.79
35	156	0.85
36	157	1.92
37	158	1.52
38	159	0.90
39	160/A	2.19
40	160/B	
41	161	10.20
42	163	1.70
43	164	0.06
44	165	0.03
45	166	4.07
46	167	1.63
47	168	2.54
48	202	5.76

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Antral--Contd.

49	203	1.05
50	204	0.25
51	214	9.63
52	215	1.79
53	216	0.47
54	217	2.37
55	218	2.99
56	219	6.37
57	220	5.82
58	221	2.06
59	222	1.82
60	223	0.97
61	224	0.80
62	225	0.04
63	226	0.22
64	227	0.35
65	228	0.51
66	229	0.26
67	230	3.70
68	231	2.53
69	232	1.76
70	233	1.83
71	234	9.81
72	235 P	3.96
73	236	0.02
74	237	0.04
75	245 P	2.63
76	246	0.02
77	247 P	2.55
78	248	1.60
79	249	2.64
80	250 P	3.04
81	251	4.43
82	252	3.00
83	253	0.35
84	254	0.35
85	255	0.37
86	256	1.02
87	257	0.62
88	258	0.10
89	259	0.64

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Antral--Contd.

90	260	0.98
91	261	0.63
92	262	5.25
93	263	0.01
94	264	0.10
95	265 P	6.39
96	266 P	3.37
97	485	1.62

Total 253.79

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gat Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Shegaon

1	111	0.80
2	112	0.06
3	113	2.31
4	114	0.02
5	115	0.39
6	116	1.67
7	117	6.66
8	118	0.24
9	119	1.55
10	120	0.59
11	122	3.02
12	123	0.32
13	124	9.88
14	280	1.20
15	282	0.55
16	283	0.27
17	284	0.39
18	285/1	0.92
19	285/2	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4
	2	3	
		Ha. (CCA)	

Village Shegaon--Contd.

20	286	0.30
21	286/1	0.02
22	287	0.34
23	288/1	2.51
24	288/2	
25	289/1	1.75
26	289/2	
27	290/1	0.37
28	290/2	
29	291	0.76
30	292	0.72
31	293	1.74
32	294	14.01
33	295	0.86
34	296	2.31
35	297	1.67
36	298	1.12
37	299	3.12
38	300/A	3.19
39	300/B	
40	301	0.37
41	302	0.45
42	303	1.33
43	304	1.24
44	305	6.57
45	306	6.79
46	307	1.95
47	308	0.02
48	309	2.18
49	310	2.25
50	311	0.01
51	312	0.07
52	313/1	3.51
53	313/2	
54	314	1.07
55	315	1.73
56	316	1.09
57	317	3.93

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4
	2	3	
		Ha. (CCA)	

Village Shegaon--Contd.

58	348	2.18
59	351	2.59
60	427/1 P	18.46
61	427/2	
62	433	0.89
63	434	1.28
64	435	0.02
65	436	2.02
66	437	0.03
67	438/A	6.93
68	438/B	
69	439	0.38
70	440	2.51
71	441	1.91
72	442	4.22
73	443	2.51
74	444	0.02
75	445	0.50
76	446	0.60
77	447	3.35
78	451	4.60
79	460	9.51
80	461	5.07
81	462	2.16
82	463	0.72
83	464	1.98
84	465	0.03
85	466	0.06
86	467	0.05
87	468/1	0.44
88	468/2	
89	468/3	
90	524	0.54
91	525	0.46
92	526	0.17
93	527	0.33

Total 176.71

Village-wise abstract

Sr. No.	Gut Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Antral		
1	97	253.79
Village Shegaon		
2	93	176.71
Total	190	430.50

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisal Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (३)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

उपविभाग : म्हैसाळ ऊर्ध्वगामी नलिका उपविभाग, जत.

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प,
म्हैसाळ उपसा सिंचन योजना.

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३४५.५० हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३ चे क्षेत्र
(सी.सी.ए. ३४५.५० हे.)

गावांची संख्या : १. अंतराळ, २. शेगाव,
तालुका जत, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३, अंतराळ, शेगाव,
तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे) गट संख्या	क्षेत्र
१	२	३	४
			हे. आर (सी.सी.ए.)

जिल्हा सांगली, तालुका जत

१	अंतराळ	६०	१३४.३३
२	शेगाव	८८	२११.१७
एकूण		१४८	३४५.५०

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव अंतराळ

१	१३९	२.९३
२	१४२/१	७.०६
३	१४२/२	
४	१४३	०.५८

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव अंतराळ--चालू				गाव अंतराळ--चालू			
५	१४४	०.४६		३३	१७७	२.५७	
६	१४५	०.४७		३४	१७८	१.८८	
७	१४६	०.१७		३५	१७९	२.०४	
८	१४७	०.७४		३६	१८०	०.२५	
९	१४८	०.०३		३७	१८१	१.८६	
१०	१५१ पै.	२.३५		३८	१८२	१.२५	
११	१५२	१.१४		३९	१८३	१.३३	
१२	१५४	०.७५		४०	१८४	१.०८	
१३	१५५	०.७९		४१	१८५	०.२१	
१४	१५६	०.८५		४२	१८६	०.८०	
१५	१५७ पै.	०.९२		४३	१८७	०.७४	
१६	१५८ पै.	१.०१		४४	१८८	०.०७	
१७	१६०/अ	२.१९		४५	१८९	१.१२	
१८	१६०/ब			४६	१९०	०.०३	
१९	१६१ पै.	५.२०		४७	१९१	०.०२	
२०	१६२	४.३७		४८	१९२	५.२१	
२१	१६३	१.७०		४९	१९३	२.३५	
२२	१६७ पै.	०.६३		५०	१९४	१.००	
२३	१६८ पै.	१.५४		५१	१९५	५.९९	
२४	१६९	६.८८		५२	१९६	०.४२	
२५	१७०	१०.१९		५३	१९७	१.१९	
२६	१७१	१.९८		५४	२०१	५.४३	
२७	१७२/१	०.९५		५५	२०२	५.७६	
२८	१७२/२			५६	२०५	४.१०	
२९	१७३	१.०९		५७	२०६	३.४०	
३०	१७४	०.८३		५८	२०७	१.६०	
३१	१७५	१.०२		५९	२१०/१	१५.४८	
३२	१७६	८.३३		६०	२१०/२		
				एकूण		१३४.३३	

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३ हे. (सीसीए)	४

गाव शेगाव

१	३०५ पै.	३.५७	
२	३०६ पै.	३.७९	
३	३४८	२.१८	
४	३४९	२.०२	
५	३५०	२.०९	
६	३५१	२.५९	
७	३५२	०.२५	
८	३५३	०.६२	
९	३५४	२.०६	
१०	३५५	०.४५	
११	३५६	०.०६	
१२	३५७	०.३४	
१३	३५८	०.४२	
१४	३५९	०.६९	
१५	३६०	०.०४	
१६	३६१	०.९१	
१७	३६२	१.३७	
१८	३६३	०.९३	
१९	३६४	०.६५	
२०	३६५	१.०८	
२१	३६६	०.९३	
२२	३६७	०.२८	
२३	३६८	०.४५	
२४	३६९	०.५५	
२५	३७०	०.३१	
२६	३७१ पै.	८.४१	
२७	३७२	५.८४	
२८	३७३	०.१३	
२९	३७४	१.४४	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३ हे. आर (सी.सी.ए.)	४

गाव शेगाव--चालू

३०	३७५	०.०२
३१	३७६	०.४४
३२	३८१	०.१३
३३	३८२	६.३५
३४	३८३	१.५७
३५	३८४	०.६९
३६	३८५	०.०७
३७	३८६	०.४१
३८	३८७	०.४९
३९	३८९	२.०६
४०	३९०/१	४.१०
४१	३९०/२	
४२	३९१	२.३७
४३	३९३ पै.	०.६१
४४	३९४	४.२२
४५	३९५	२.०४
४६	४००/१	२.१५
४७	४००/२	
४८	४०१	०.८१
४९	४०६	१.८४
५०	४०७	२.१३
५१	४०८	१.३१
५२	४०९	०.५०
५३	४१०	०.३६
५४	४११	०.४०
५५	४१४	४.५१
५६	४१७ पै.	५.४५
५७	४१८	५.३१
५८	४१९	६.३८
५९	४२० पै.	३.२२

अनुसूची-ब-चालू			शेरा
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	
गाव शेगाव--चालू			
६०	४२२ पै.	२.९०	
६१	४२३	१.४७	
६२	४२४	२.६९	
६३	४२५	१.३८	
६४	४२६	८.०९	
६५	४२७/१ पै.	१२.४६	
६६	४२७/२		
६७	४२९	८.७६	
६८	४३०	३.८९	
६९	४५२	६.७४	
७०	४३२	०.०४	
७१	४३३	०.८९	
७२	४४१	१.९१	
७३	४४३	२.५१	
७४	४४७	३.३५	
७५	४४८	७.६८	
७६	४४९	०.०२	
७७	४५०	६.७५	
७८	४५१	४.६०	
७९	४५२	६.७४	
८०	४५३	५.२६	
८१	४५४	३.७०	
८२	४५५	४.८७	
८३	४५६	०.०२	
८४	४५७	१.०७	
८५	४५८	२.२९	
८६	४५९	०.०१	
८७	४६०	९.५१	
८८	१०९९	०.८०	
एकूण		२११.१७	

गावनिहाय क्षेत्र		
अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)
गाव अंतराल		
१	६०	१३४.३३
गाव शेगाव		
२	८८	२११.१७
एकूण		१४८
		३४५.५०

इंजि. सचिन कुंडलिक पवार,
कार्यकारी अभियंता,
म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.
सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

The Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(NOTIFICATION III)

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (३)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisa Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisal Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisal Rising Main Sub-Division, Jath.

Name of the Project : Krushna Koyna Lift
Irrigation Project
(Mhaisal Lift Irrigation Scheme).

Area Notified : 345.50 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 3, On Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal of Mhaisal Scheme Area 345.50 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Antral, 2. Shegaon,
Taluka Jath, District Sangli.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 3, for Antral on Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal of Mhaisal Scheme, Taluka Jath, District Sangli.

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Total Gut Nos.	Area (C.C.A.)
1	2	3	4
District Sangli, Taluka Jath			
1	Antral	60	134.33
2	Shegaon	88	211.17
Total		148	345.50

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gat Nos.	Area	
1	2	3	4
		Ha. (CCA)	
		Village Antral	
1	139	2.93	
2	142/1	7.06	
3	142/2		
4	143	0.58	
5	144	0.46	
6	145	0.47	
7	146	0.17	
8	147	0.74	
9	148	0.03	
10	151 P	2.35	
11	152	1.14	
12	154	0.75	
13	155	0.79	
14	156	0.85	
15	157 P	0.92	
16	158P	1.01	
17	160/A	2.19	
18	160/B		
19	161 P	5.20	
20	162	4.37	
21	163	1.70	
22	167 P	0.63	
23	168 P	1.54	
24	169	6.88	
25	170	10.19	
26	171	1.98	
27	172/1	0.95	
28	172/2		
29	173	1.09	
30	174	0.83	
31	175	1.02	
32	176	8.33	
33	177	2.57	
34	178	1.88	
35	179	2.04	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Antral--Contd.

36	180	0.25
37	181	1.86
38	182	1.25
39	183	1.33
40	184	1.08
41	185	0.21
42	186	0.80
43	187	0.74
44	188	0.07
45	189	1.12
46	190	0.03
47	191	0.02
48	192	5.21
49	193	2.35
50	194	1.00
51	195	5.99
52	196	0.42
53	197	1.19
54	201	5.43
55	202	5.76
56	205	4.10
57	206	3.40
58	207	1.60
59	210/1	15.48
60	210/2	

Total 134.33

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Gat Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Shegaon

1	305 P	3.57
2	306 P	3.79
3	348	2.18

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Shegaon--Contd.

4	349	2.02
5	350	2.09
6	351	2.59
7	352	0.25
8	353	0.62
9	354	2.06
10	355	0.45
11	356	0.06
12	357	0.34
13	358	0.42
14	359	0.69
15	360	0.04
16	361	0.91
17	362	1.37
18	363	0.93
19	364	0.65
20	365	1.08
21	366	0.93
22	367	0.28
23	368	0.45
24	369	0.55
25	370	0.31
26	371 P	8.41
27	372	5.84
28	373	0.13
29	374	1.44
30	375	0.02
31	376	0.44
32	381	0.13
33	382	6.35
34	383	1.57
35	384	0.69
36	385	0.07
37	386	0.41
38	387	0.49
39	389	2.06

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Shegaon--Contd.

40	390/1	4.10
41	390/2	
42	391	2.37
43	393 P	0.61
44	394	4.22
45	395	2.04
46	400/1	2.15
47	400/2	
48	401	0.81
49	406	1.84
50	407	2.13
51	408	1.31
52	409	0.50
53	410	0.36
54	411	0.40
55	414	4.51
56	417 P	5.45
57	418	5.31
58	419	6.38
59	420 P	3.22
60	422 P	2.90
61	423	1.47
62	424	2.69
63	425	1.38
64	426	8.09
65	427/1 P	12.46
66	427/2	
67	429	8.76
68	430	3.89
69	431	3.12
70	432	0.04
71	433	0.89
72	441	1.91
73	443	2.51
74	447	3.35
75	448	7.68

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Shegaon--Contd.

76	449	0.02
77	450	6.75
78	451	4.60
79	452	6.74
80	453	5.26
81	454	3.70
82	455	4.87
83	456	0.02
84	457	1.07
85	458	2.29
86	459	0.01
87	460	9.51
88	1099	0.80

Total 211.17**Villagewise abstract**

Sr. No.	Gut Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

Village Antral

1	60	134.33
---	----	--------

Village Shegaon

2	88	211.17
---	----	--------

Total 148 345.50

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisai Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (४)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

उपविभाग : म्हैसाळ ऊर्ध्वगामी नलिका उपविभाग, जत.

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प,
म्हैसाळ उपसा सिंचन योजना.

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३३३.३५ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक ४ चे क्षेत्र
(सी.सी.ए. ३३३.३५ हे.)

गावांची संख्या : १. शेगाव, २. मोकाशेवाडी,
तालुका जत, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकावरील पाणीवापर संस्था क्रमांक ४, शेगाव, मोकाशेवाडी तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे) गट संख्या	क्षेत्र
१	२	३	४

हे. आर
(सी.सी.ए.)

जिल्हा सांगली, तालुका जत

१	शेगाव	६०	१३४.३३
२	मोकाशेवाडी	८८	२११.१७

एकूण

१४८

३४५.५०

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव शेगाव

१	११९	१.५५
२	१२१	२.९५
३	१२२	३.०२
४	१२६	१.८६
५	१४३/१	१२.९०
६	१४३/२	
७	१४९	४.४८
८	१५०	६.२०
९	१५१/१	०.४८
१०	१५१/२	
११	१५२	०.२०
१२	१५७	०.२२
१३	१५८	०.२२
१४	१५९	०.२५
१५	१६०	०.३८
१६	१६१	०.०७
१७	१६२	०.९३
१८	१६३	१.८८
१९	१६४	१.९२

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव शेगाव-चालू

२०	१६५	१.२७
२१	१६६	०.५७
२२	१६७	०.६७
२३	१६८	१.७६
२४	१६९	०.५२
२५	१७०	०.५३
२६	१७१	०.०२
२७	१७२	०.३७
२८	१७३	०.९६
२९	१७४	०.८३
३०	२२५	०.१६
३१	२२६	०.०४
३२	२२७	०.१२
३३	२२८	०.१३
३४	२२९	०.१५
३५	२३०	०.१०
३६	२३१	०.११
३७	२३२	०.०२
३८	२३३	०.६०
३९	२३४	०.१०
४०	२३५	०.०९
४१	२३६	०.१२
४२	२३७	०.०८
४३	२३८	०.३६
४४	२३९	०.२४
४५	२४१	०.१४
४६	२४२	१.८५
४७	२४३	०.२८
४८	२४४	२.२६
४९	२४५	१.५९
५०	२४६	६.९६
५१	२४७	२.८५
५२	२४८	२.८६
५३	२४९	५.८८

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव शेगाव-चालू

५४	२५१	७.८०
५५	२५२	९.७५
५६	२५३	४.६१
५७	२५४	४.२२
५८	२५५	०.०३
५९	२५६	१.३१
६०	२५७	१.४०
६१	२५८	१.००
६२	२५९	०.३२
६३	२६०	२.१२
६४	२६१	१.८३
६५	२६२	१.१४
६६	२६३	१.४०
६७	२६४/१	४.३८
६८	२६४/२	
६९	२६५	१.११
७०	२६६	५.००
७१	२६७	०.०४
७२	२६८	५.१४
७३	२६९	४.०६
७४	२७०/१	३.२५
७५	२७०/२	
७६	२७१	१.०९
७७	२७२	०.७६
७८	२७३	०.३६
७९	२७४	०.३४
८०	२७५	०.४१
८१	२७६	०.४९
८२	२७७ पै.	१.१०
८३	२७८ पै.	१.७९
८४	२७९ पै.	०.७८
८५	२८०	०.७६
८६	३१४	१.०७
८७	३१५	१.७३
८८	३५१	२.५९
८९	३७७	०.०४

अनुसूची-ब-चालू				अनुसूची-ब-चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव शेगाव-चालू				गाव मोकाशेवाडी-चालू			
९०	३७८	६.९२		५	५	०.४७	
९१	३७९	०.२२		६	६	०.७०	
९२	३८०	१.४६		७	७	०.४४	
९३	३९१	२.३७		८	८	०.०१	
९४	३९२	१.२२		९	९	०.११	
९५	३९३	०.६१		१०	१०	०.२२	
९६	४००/१	२.१५		११	११	२.०६	
९७	४००/२			१२	१२	०.०३	
९८	४०१	०.८१		१३	१३	१.०३	
९९	४०२	१.९२		१४	१४	०.१५	
१००	४०३	०.०१		१५	१५	०.१०	
१०१	४०४	१.१५		१६	१६	०.२२	
१०२	४०५	३.८३		१७	१७	१.०१	
१०३	४०६	१.८४		१८	३९	२.९८	
१०४	४०७	२.१३		१९	४०	०.६२	
१०५	४११	०.४०		२०	४१	०.६९	
१०६	४१२	०.९०		२१	४२	०.३०	
१०७	४१३	०.८४		२२	४३	०.२३	
१०८	४१४ पै.	२.५१		२३	४४	०.०४	
१०९	४१५ पै.	५.१२		२४	४५	०.७७	
एकूण		१८३.७३		२५	४६	०.६७	
				२६	४७	०.६६	
				२७	४८	०.६०	
				२८	४९	१.२०	
				२९	५०	१.१७	
				३०	५१	०.९९	
				३१	५२	१.४१	
				३२	५३	०.४०	
				३३	५४	०.४०	
				३४	५५	२.०४	
				३५	५६	१.२४	
				३६	५७	०.१२	
				३७	५८	०.०९	
				३८	५९	०.१२	

अनुसूची-ब			
जिल्हा सांगली, तालुका जत			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४
		हे. (सीसीए)	
गाव मोकाशेवाडी			
१	१	२.७०	
२	२ पै.	१.३४	
३	३	०.०१	
४	४	०.८७	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव मोकाशेवाडी--चालू

३९	६०	०.७१
४०	६१	०.०१
४१	६२	०.३०
४२	६३	०.३०
४३	६४	०.७२
४४	६५	०.४३
४५	१६१	१.१६
४६	१६२	१.२४
४७	१६३	१.०२
४८	१६४	१.०६
४९	१६५/१	१.९५
५०	१६५/२	
५१	१६६	०.८०
५२	१६७	०.७०
५३	१६८	०.७०
५४	१६९/१	१.३०
५५	१६९/२	
५६	१७०	०.२७
५७	१७१	०.०९
५८	१७२	०.४३
५९	१७३	०.०१
६०	१७४/१	०.५५
६१	१७४/२	
६२	१७५	०.१५
६३	१७६	०.३१
६४	१७७	०.३३
६५	२२०	५.९२
६६	२२१	१.२७
६७	२२२	१.१८
६८	२२४	२.९२
६९	२२५	०.९०
७०	२२६	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव मोकाशेवाडी--चालू

७१	२२७ पै.	१.२४
७२	२२८	०.४९
७३	२३० पै.	३.७९
७४	२३१ पै.	१.१९
७५	२३२ पै.	१.०५
७६	२३३	४.३८
७७	२३४	१.३९
७८	२३५	०.३५
७९	२३६/१	१.५९
८०	२३६/२	
८१	२३७	२०.९९
८२	२३७/१	
८३	२३७/२	
८४	२३७/३	
८५	२३८	३.७०
८६	२४०	०.१९
८७	२४१	०.१९
८८	२४२	०.०८
८९	२४३	२.०८
९०	२४४	१.०९
९१	२४५	२.७३
९२	२४६	०.०४
९३	२४७	१.४२
९४	२४८	२.४९
९५	२४९	२.२२
९६	२५०	०.०३
९७	२५१	१.३७
९८	२५२	०.५३
९९	२५३	०.५७
१००	२५४	०.८९
१०१	२५५	०.३१
१०२	२५६	०.३०

अनुसूची-ब-चालू			शेरा
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	
गाव मोकाशेवाडी--चालू			
१०३	२५७	०.२८	
१०४	२५८	०.२३	
१०५	२६०	०.०५	
१०६	२६१	२.९९	
१०७	२६२	०.०५	
१०८	२६३	०.१७	
१०९	२६४	०.१९	
११०	२६५	०.३२	
१११	२६६	०.६४	
११२	२६७	०.७५	
११३	२६८	१.०१	
११४	२६९	१.२३	
११५	२७०	०.३३	
११६	२७१	०.०४	
११७	२७२	०.०५	
११८	२७३	०.०५	
११९	२७४	०.५५	
१२०	२७५	३.४०	
१२१	२७६	१.१७	
१२२	२७७	२.४१	
१२३	२७८	०.२७	
१२४	२७९	०.०९	
१२५	२८१	०.२४	
१२६	२८२	१.१४	
१२७	२८३	११.६५	
१२८	२८४	२.२६	
१२९	२८५	२.३६	
१३०	२८६	१.८५	
१३१	३१४	०.६६	
१३२	३१५	०.७६	
एकूण		१४९.६२	

गावनिहाय क्षेत्र		
अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)
गाव शेगाव		
१	१०९	१८३.७३
गाव मोकाशेवाडी		
२	१३२	१४९.६२
एकूण		३३३.३५

इंजि. सचिन कुंडलिक पवार,
कार्यकारी अभियंता,
म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

The Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(NOTIFICATION III)

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (४)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisa Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisai Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisal Rising Main Sub-Division, Jath.

Name of the Project : Krushna Koyna Lift
Irrigation Project
(Mhaisal Lift Irrigation Scheme).

Area Notified : 333.35 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 4,
On Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisal Scheme Area 333.35 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Shegaon, 2. Mokashewadi
Taluka Jath, District Sangli.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 4, for Antral on Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal of Mhaisal Scheme, Taluka Jath, District Sangli.

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Total Gut Nos.	Area (As per Schedule-B)
1	2	3	4 Ha. (C.C.A.)
District Sangli, Taluka Jath			
1	Shegaon	109	183.73
2	Mokashewadi	132	149.62
Total		241	333.35

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gat Nos.	Area	
1	2	3	4
		Ha. (CCA)	
		Village Shegaon	
1	119	1.55	
2	121	2.95	
3	122	3.02	
4	126	1.86	
5	143/1	12.90	
6	143/2		
7	149	4.48	
8	150	6.20	
9	151/1	0.48	
10	151/2		
11	152	0.20	
12	157	0.22	
13	158	0.22	
14	159	0.25	
15	160	0.38	
16	161	0.07	
17	162	0.93	
18	163	1.88	
19	164	1.92	
20	165	1.27	
21	166	0.57	
22	167	0.67	
23	168	1.76	
24	169	0.52	
25	170	0.53	
26	171	0.02	
27	172	0.37	
28	173	0.96	
29	174	0.83	
30	225	0.16	
31	226	0.04	
32	227	0.12	
33	228	0.13	
34	229	0.15	
35	230	0.10	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Shegaon--Contd.

36	231	0.11
37	232	0.02
38	233	0.60
39	234	0.10
40	235	0.09
41	236	0.12
42	237	0.08
43	238	0.36
44	239	0.24
45	241	0.14
46	242	1.85
47	243	0.28
48	244	2.26
49	245	1.59
50	246	6.96
51	247	2.85
52	248	2.86
53	249	5.88
54	251	7.80
55	252	9.75
56	253	4.61
57	254	4.22
58	255	0.03
59	256	1.31
60	257	1.40
61	258	1.00
62	259	0.32
63	260	2.12
64	261	1.83
65	262	1.14
66	263	1.40
67	264/1	4.38
68	264/2	
69	265	1.11
70	266	5.00
71	267	0.04
72	268	5.14
73	269	4.06

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Shegaon--Contd.

74	270/1	3.25
75	270/2	
76	271	1.09
77	272	0.76
78	273	0.36
79	274	0.34
80	275	0.41
81	276	0.49
82	277 P	1.10
83	278 P	1.79
84	279 P	0.78
85	280	0.76
86	314	1.07
87	315	1.73
88	351	2.59
89	377	0.04
90	378	6.92
91	379	0.22
92	380	1.46
93	391	2.37
94	392	1.22
95	393	0.61
96	400/1	2.15
97	400/2	
98	401	0.81
99	402	1.92
100	403	0.01
101	404	1.15
102	405	3.83
103	406	1.84
104	407	2.13
105	411	0.40
106	412	0.90
107	413	0.84
108	414 P	2.51
109	415 P	5.12

Total 183.73

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gat Nos.	Area	
1	2	3	4

Ha.
(CCA)

Village Mokashewadi

1	1	2.70
2	2 P	1.34
3	3	0.01
4	4	0.87
5	5	0.47
6	6	0.70
7	7	0.44
8	8	0.01
9	9	0.11
10	10	0.22
11	11	2.06
12	12	0.03
13	13	1.03
14	14	0.15
15	15	0.10
16	16	0.22
17	17	1.01
18	39	2.98
19	40	0.62
20	41	0.69
21	42	0.30
22	43	0.23
23	44	0.04
24	45	0.77
25	46	0.67
26	47	0.66
27	48	0.60
28	49	1.20
29	50	1.17
30	51	0.99
31	52	1.41
32	53	0.40
33	54	0.40
34	55	2.04
35	56	1.24
36	57	0.12
37	58	0.09

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gut Nos.	Area	
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Mokashewadi--Contd.

38	59	0.12
39	60	0.71
40	61	0.01
41	62	0.30
42	63	0.30
43	64	0.72
44	65	0.43
45	161	1.16
46	162	1.24
47	163	1.02
48	164	1.06
49	165/1	1.95
50	165/2	
51	166	0.80
52	167	0.70
53	168	0.70
54	169/1	1.30
55	169/2	
56	170	0.27
57	171	0.09
58	172	0.43
59	173	0.01
60	174/1	0.55
61	174/2	
62	175	0.15
63	176	0.31
64	177	0.33
65	220	5.92
66	221	1.27
67	222	1.18
68	224	2.92
69	225	0.90
70	226	0.80
71	227 P	1.24
72	228	0.49
73	230 P	3.79
74	231 P	1.19
75	232 P	1.05
76	233	4.38
77	234	1.39

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gut Nos.	Area	
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Mokashewadi--Contd.

78	235	0.35
79	236/1	1.59
80	236/2	
81	237	20.99
82	237/1	
83	237/2	
84	237/3	
85	238	3.70
86	240	0.19
87	241	0.19
88	242	0.08
89	243	2.08
90	244	1.09
91	245	2.73
92	246	0.04
93	247	1.42
94	248	2.49
95	249	2.22
96	250	0.03
97	251	1.37
98	252	0.53
99	253	0.57
100	254	0.89
101	255	0.31
102	256	0.30
103	257	0.28
104	258	0.23
105	260	0.05
106	261	2.99
107	262	0.05
108	263	0.17
109	264	0.19
110	265	0.32
111	266	0.64
112	267	0.75
113	268	1.01
114	269	1.23
115	270	0.33
116	271	0.04
117	272	0.05

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gut Nos.	Area	
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Mokashewadi--Contd.

118	273	0.05
119	274	0.55
120	275	3.40
121	276	1.17
122	277	2.41
123	278	0.27
124	279	0.09
125	281	0.24
126	282	1.14
127	283	11.65
128	284	2.26
129	285	2.36
130	286	1.85
131	314	0.66
132	315	0.76

Total 149.62

Villagewise abstract

Sr. No.	Gut Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Shegaon

1	109	183.73
---	-----	--------

Village Mokashewadi

2	132	149.62
---	-----	--------

Total 241 333.35

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisal Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.

कार्यकारी अभियंता यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-१/२१०९ (५)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली

उपविभाग : म्हैसाळ ऊर्ध्वगामी नलिका उपविभाग, जत

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प, (म्हैसाळ उपसा सिंचन योजना).

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३६८.६८ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकेवरील, पाणीवापर संस्था क्रमांक ५ चे क्षेत्र (सी.सी.ए. ३६८.६८ हे.)

गावांची संख्या : १. आवंढी, तालुका जत, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

म्हैसाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकेवरील, पाणीवापर संस्था क्रमांक ५, आवंढी, तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे) गट संख्या	क्षेत्र
१	२	३	४
			हे. आर (सी.सी.ए.)
जिल्हा सांगली, तालुका जत			
१	आवंढी	५३९	३६८.६८
एकूण		५३९	३६८.६८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सीसीए)	

गाव आवंढी

१	१	०.१९
२	२	०.५०
३	३	०.२३
४	४	०.८५
५	५	०.०१
६	६	१.७७
७	७	०.७३
८	८	०.६०
९	९	०.६६
१०	१०	०.०५
११	११	०.०७
१२	१२	०.५४
१३	१३	२.०६
१४	१४	१.०७
१५	१५	२.२२
१६	१६	०.२३
१७	१७	०.२४

अनुसूची-ब-चालू				अनुसूची-ब-चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव आवंढी-चालू				गाव आवंढी-चालू			
१८	१८	०.४१		५०	५९	०.६०	
१९	१९	०.४३		५१	६०	०.२०	
२०	२०	०.०२		५२	६१	०.०२	
२१	२१	०.७७		५३	६२	०.०७	
२२	२२	०.०४		५४	६३	०.१६	
२३	२३	०.५५		५५	६४	०.३६	
२४	२४	०.६९		५६	६५	०.७४	
२५	२५	०.८२		५७	६६	०.५०	
२६	२६	२.२८		५८	६७	०.०५	
२७	२७	०.७५		५९	६८	०.२४	
२८	२८	१.८३		६०	६९	०.१८	
२९	२९	०.५५		६१	७०	०.१८	
३०	३०	०.५९		६२	७१	०.१८	
३१	३१	०.६१		६३	७२	०.११	
३२	३२	०.२०		६४	७३	०.१५	
३३	३३	०.१८		६५	७४	०.०३	
३४	३४	०.१८		६६	७५	०.२०	
३५	३५	१.६७		६७	७६	०.१७	
३६	४५	०.६७		६८	७७	०.२७	
३७	४६	०.०६		६९	७८	२.१९	
३८	४७	०.३९		७०	७९	०.११	
३९	४८	०.५०		७१	८०	०.०५	
४०	४९	०.९६		७२	८१	०.०५	
४१	५०	१.१३		७३	८२	०.०३	
४२	५१	०.२९		७४	८३	०.०६	
४३	५२	०.१८		७५	८४	०.०५	
४४	५३	०.२०		७६	८५	०.११	
४५	५४	०.०९		७७	८६	०.१०	
४६	५५	०.३५		७८	८७	०.०४	
४७	५६	०.३०		७९	८८	०.०९	
४८	५७	१.१९		८०	८९	०.०९	
४९	५८	०.८०		८१	९०	०.०७	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
८२	९१	०.०९		११४	१२३	०.२९	
८३	९२	०.१२		११५	१२४	०.१७	
८४	९३	०.०५		११६	१२५	०.२८	
८५	९४	०.२६		११७	१२६	०.२१	
८६	९५	०.०९		११८	१२७	०.५६	
८७	९६	०.०६		११९	१२८	१.२०	
८८	९७	०.११		१२०	१२९	१.४६	
८९	९८	०.०३		१२१	१३०	०.१२	
९०	९९	०.०५		१२२	१३१	०.२६	
९१	१००	०.०५		१२३	१३२	०.६३	
९२	१०१	०.०५		१२४	१३३	०.०६	
९३	१०२	०.०५		१२५	१३४	०.१६	
९४	१०३	०.०८		१२६	१३५	०.१०	
९५	१०४	०.०५		१२७	१३६	१.०८	
९६	१०५	०.११		१२८	१३७	०.३१	
९७	१०६	०.१०		१२९	१३८	०.८४	
९८	१०७	०.१५		१३०	१३९	१.२१	
९९	१०८	०.४०		१३१	१४०	०.३९	
१००	१०९	०.०२		१३२	१४१	०.०८	
१०१	११०	०.०१		१३३	१४२	०.०८	
१०२	१११	०.०१		१३४	१४३	०.०६	
१०३	११२	०.०१		१३५	१४४	०.०८	
१०४	११३	०.०४		१३६	१४५	०.५१	
१०५	११४	०.१४		१३७	१४६	०.३४	
१०६	११५	०.०९		१३८	१४७	०.३७	
१०७	११६	०.१२		१३९	१४८	०.३६	
१०८	११७	०.७२		१४०	१४९	०.५१	
१०९	११८	०.६०		१४१	१५०	०.०६	
११०	११९	०.५३		१४२	१५१	०.१०	
१११	१२०	०.११		१४३	१५२	०.०७	
११२	१२१	०.२५		१४४	१५३	०.१६	
११३	१२२	०.३९		१४५	१५७	१.३८	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू			
१४६	१५८	०.४६		१७८	२८०	०.५२	
१४७	१५९	०.६१		१७९	२८१	०.६२	
१४८	१६३	१.४२		१८०	२८२	०.०६	
१४९	२२३	०.४१		१८१	२८३	०.२१	
१५०	२२४	०.५६		१८२	२८४	०.०७	
१५१	२२५	१.२९		१८३	२८५	०.०६	
१५२	२२६	१.२७		१८४	२८६	०.२६	
१५३	२२८	५.३८		१८५	२८७	०.४२	
१५४	२२९	०.१८		१८६	२८८	०.४५	
१५५	२३०	०.१५		१८७	२८९	०.२३	
१५६	२३१	०.१०		१८८	२९०	०.२२	
१५७	२३२	०.१०		१८९	२९१	०.४५	
१५८	२३३	०.११		१९०	२९२	०.४६	
१५९	२३४	०.११		१९१	२९३	२.८४	
१६०	२३७	०.३४		१९२	२९४	०.३९	
१६१	२३८	०.२६		१९३	२९५	०.४६	
१६२	२३९	०.२७		१९४	२९६	०.०८	
१६३	२४०	०.३०		१९५	२९७	२.०८	
१६४	२४१	०.३७		१९६	२९८	०.०६	
१६५	२४२	०.०५		१९७	२९९	०.६१	
१६६	२४३	०.३६		१९८	३००	०.२०	
१६७	२४४	०.११		१९९	३०१	२.२५	
१६८	२४५	०.१०		२००	३०२	०.१८	
१६९	२४६	०.१६		२०१	३०३	०.१९	
१७०	२४७	०.१२		२०२	३०४	०.२०	
१७१	२४८	०.०६		२०३	३०५	०.४१	
१७२	२४९	०.१७		२०४	३०६	०.१७	
१७३	२५०	०.३२		२०५	३०७	०.१६	
१७४	२५२	०.३६		२०६	३०८	०.६०	
१७५	२५३	०.५२		२०७	३०९	०.२८	
१७६	२७८	१.२२		२०८	३१०	०.५१	
१७७	२७९	०.०६		२०९	३११	०.३०	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
२१०	३१२	०.३०		२४२	३९७	०.५२	
२११	३१३	०.१५		२४३	३९८	१.५३	
२१२	३१७	०.०६		२४४	४६९	०.५६	
२१३	३१८	०.०६		२४५	४७०	०.९७	
२१४	३१९	०.६९		२४६	४७१	१.६६	
२१५	३२०	०.३२		२४७	४७४	१.०४	
२१६	३२१	०.२९		२४८	४७५	०.९५	
२१७	३२२	०.०६		२४९	४७६	१.९३	
२१८	३२३	०.०९		२५०	४७७	०.४३	
२१९	३२४	०.०९		२५१	४७८	०.६७	
२२०	३२५	०.०६		२५२	४८१	०.२५	
२२१	३२६	०.२१		२५३	४८२	०.२०	
२२२	३२७	०.३६		२५४	४८३	०.२०	
२२३	३२८	०.५७		२५५	४८४	०.५५	
२२४	३२९	०.४२		२५६	४८५	०.२५	
२२५	३३०	०.६०		२५७	४८६	०.३०	
२२६	३३४	१.२९		२५८	४८७	०.३२	
२२७	३४७ पै.	०.९०		२५९	४८८ पै.	०.९२	
२२८	३४८	१.८५		२६०	४८९ पै.	०.६८	
२२९	३५९	२.२३		२६१	४९०	०.५४	
२३०	३६०	०.८८		२६२	४९१	०.६९	
२३१	३६३	०.४१		२६३	४९२	२.५५	
२३२	३६४	२.५४		२६४	५५५	१.९७	
२३३	३६५ पै.	१०.१०		२६५	५५८	०.५८	
२३४	३६८	०.६३		२६६	६९३	१.६४	
२३५	३७०	१.१६		२६७	६९४	१.६२	
२३६	३७१	४.२६		२६८	६९५	१.७५	
२३७	३७५	०.७०		२६९	६९६	०.५७	
२३८	३७६	०.१६		२७०	६९७	०.५९	
२३९	३७७	०.१४		२७१	६९८	०.३९	
२४०	३९४	०.१६		२७२	६९९	०.१७	
२४१	३९५	२.२२		२७३	७००	०.४१	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू			
२७४	७०१	०.३८		३०६	७३३	०.२७	
२७५	७०२	०.१७		३०७	७३४	०.४९	
२७६	७०३	०.१९		३०८	७३५/१	२.१०	
२७७	७०४	०.६५		३०९	७३५/२		
२७८	७०५	०.५६		३१०	७३६	०.१५	
२७९	७०६	०.२०		३११	७३७	०.१८	
२८०	७०७	०.०१		३१२	७३८	०.३९	
२८१	७०८	०.११		३१३	७३९	०.३५	
२८२	७०९	०.११		३१४	७४०	०.१६	
२८३	७१०	३.२१		३१५	७४१	०.१५	
२८४	७११	१.६०		३१६	७४२	०.२०	
२८५	७१२	१.१०		३१७	७४३	०.३१	
२८६	७१३	१.०३		३१८	७४४	०.२४	
२८७	७१४	०.६९		३१९	७४६	०.१७	
२८८	७१५	०.०४		३२०	७४८	०.२०	
२८९	७१६	०.०८		३२१	७४९	०.३२	
२९०	७१७	०.५४		३२२	७५०	०.१२	
२९१	७१८	०.३०		३२३	७५१	०.३५	
२९२	७१९	०.३५		३२४	७५२	०.०१	
२९३	७२०	२.१६		३२५	७५३	०.५७	
२९४	७२१	०.५१		३२६	७५४	०.०१	
२९५	७२२	०.२९		३२७	७५५	०.४४	
२९६	७२३	०.८४		३२८	७५६	०.४५	
२९७	७२४	०.४५		३२९	७५७	०.११	
२९८	७२५	०.३९		३३०	७५८	०.११	
२९९	७२६	०.१६		३३२	७५९	०.०६	
३००	७२७	०.६६		३३२	७६०	०.०३	
३०१	७२८	२.२९		३३३	७६१	०.१३	
३०२	७२९	१.१७		३३४	७६२	०.०१	
३०३	७३०	१.३४		३३५	७६३	०.२८	
३०४	७३१	४.३२		३३६	७६४	०.४०	
३०५	७३२	०.५०		३३७	७६६	०.४३	

अनुसूची-ब-चालू				अनुसूची-ब-चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी-चालू				गाव आवंढी-चालू	
३३८	७७०	०.५६		३७०	८०५	०.८५	
३३९	७७१	०.१०		३७०	८०६	०.९६	
३४०	७७५	०.१३		३७२	८०७	०.४६	
३४१	७७६	०.३४		३७३	८०८	०.३४	
३४२	७७७	०.१७		३७४	८०९	०.१०	
३४३	७७८	०.०२		३७५	८१०	०.४०	
३४४	७७९	०.१९		३७६	८११	०.४२	
३४५	७८०	०.६३		३७७	८१२	०.०६	
३४६	७८१	०.१८		३७८	८१३	०.५६	
३४७	७८२	०.१४		३७९	८१४	०.४४	
३४८	७८३	०.५४		३८०	८१५	०.५७	
३४९	७८४	०.२२		३८१	८१६	०.१२	
३५०	७८५	०.१२		३८२	८१७	०.१२	
३५१	७८६	०.१६		३८३	८१८	०.१४	
३५२	७८७	०.२२		३८४	८१९	०.१२	
३५३	७८८	०.१३		३८५	८२०	०.२५	
३५४	७८९	०.२३		३८६	८२१	०.१५	
३५५	७९०	०.१६		३८७	८२२	०.३१	
३५६	७९१	०.४०		३८८	८२३	०.०६	
३५७	७९२	०.५२		३८९	८२४	०.५०	
३५८	७९३	३.८०		३९०	८२५	०.१५	
३५९	७९४	०.५०		३९१	८२६	०.७३	
३६०	७९५	०.०२		३९२	८२७	०.२०	
३६१	७९६	०.९२		३९३	८२८	०.०८	
३६२	७९७	१.४०		३९४	८२९	०.२५	
३६३	७९८	०.०१		३९५	८३०	०.२७	
३६४	७९९	०.२५		३९६	८३१	०.२५	
३६५	८००	०.०२		३९७	८३२	०.१७	
३६६	८०१	०.०७		३९८	८३३	०.१८	
३६७	८०२	०.११		३९९	८३४	०.२२	
३६८	८०३	०.८०		४००	८३६	१.३३	
३६९	८०४	०.१०		४०१	८३७	०.२४	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
४०२	८३८	०.०३		४३४	८७०	०.१२	
४०३	८३९	०.०५		४३५	८७१	०.१२	
४०४	८४०	१.४१		४३६	८७२	०.५४	
४०५	८४१	०.२३		४३७	८७३	१.१२	
४०६	८४२	०.३५		४३८	८७४	०.०३	
४०७	८४३	०.५३		४३९	८७५	०.०८	
४०८	८४४	०.४९		४४०	८७६	०.०४	
४०९	८४५	०.०४		४४१	८७७	१.७६	
४१०	८४६	०.२९		४४२	८७८	०.७१	
४११	८४७	०.४२		४४३	८७९	१.५३	
४१२	८४८	०.३८		४४४	८८०	०.९७	
४१३	८४९	०.६५		४४५	८८१	२.०३	
४१४	८५०	०.२६		४४६	८८२	१.५७	
४१५	८५१	०.२५		४४७	८८३	०.०२	
४१६	८५२	०.३६		४४८	८८४	१.६८	
४१७	८५३	०.२४		४४९	८८५	०.११	
४१८	८५४	०.१०		४५०	८८६	०.२४	
४१९	८५५	०.६५		४५१	८८७	०.२७	
४२०	८५६	०.६८		४५२	८८८	०.१८	
४२१	८५७	१.४१		४५३	८८९	०.१७	
४२२	८५८	२.११		४५४	८९०	०.२३	
४२३	८५९	०.८४		४५५	८९१	३.०१	
४२४	८६०	०.२७		४५६	८९२	०.०१	
४२५	८६१	०.२४		४५७	८९३	०.५४	
४२६	८६२	०.१८		४५८	८९४	०.८०	
४२७	८६३	०.५३		४५९	९००	१.६८	
४२८	८६४	०.७८		४६०	९०१	०.०३	
४२९	८६५	०.३४		४६१	९०२	०.२५	
४३०	८६६	०.११		४६२	९०३	०.२२	
४३१	८६७	०.०३		४६३	९०४	१.३७	
४३२	८६८	०.७८		४६४	९६२	०.८८	
४३३	८६९	०.१३		४६५	९६३	०.१७	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
४६६	९६४	०.१९		४९९	९९९	०.०४	
४६७	९६५	०.४०		५००	१०००	६.०१	
४६८	९६६	०.२२		५०१	१०२७	१.८३	
४६९	९६७	०.२५		५०२	१०२८	१.३७	
४७०	९६८	१.२८		५०३	१०२९	०.९०	
४७१	९६९	०.५१		५०४	१०३०/१	१.४६	
४७२	९७०	०.८५		५०५	१०३०/२		
४७३	९७१	०.२२		५०६	१०३१	०.५६	
४७४	९७२	०.१८		५०७	१०३२	०.५१	
४७५	९७३	०.०३		५०८	१०३३	०.४२	
४७६	९७४	०.३४		५०९	१०३४	०.६७	
४७७	९७५	०.२२		५१०	१०३५	०.०२	
४७८	९७६	०.२२		५११	१०३६	०.१८	
४७९	९७७	०.४९		५१२	१०३७	३.०३	
४८०	९७८	०.०२		५१३	१०३८	०.१६	
४८१	९७९	०.०७		५१४	१०३९	०.१९	
४८२	९८०	०.०९		५१५	१०४०	०.२३	
४८३	९८१	०.१५		५१६	१०४१	०.२४	
४८४	९८२	०.०६		५१७	१०४२	०.३२	
४८५	९८३	६.०७		५१८	१०४३	०.३६	
४८६	९८४	२.४१		५१९	१०४४	०.९९	
४८७	९८५	१.४२		५२०	१०४५	६.८१	
४८८	९८६	०.८४		५२१	१०४७	९.०४	
४८९	९८७	०.१२		५२२	१०४८	३.२३	
४९०	९८८	५.२४		५२३	१०४९	८.४७	
४९१	९८९	०.२४		५२४	१०५०	६.१३	
४९२	९९०	०.०४		५२५	१०५१	४.३०	
४९३	९९१	०.३०		५२६	१०५२	३.८१	
४९४	९९३	२.८४		५२७	१०५३	०.०८	
४९५	९९५	७.१२		५२८	१०५४	०.४३	
४९६	९९६	०.३८		५२९	१०५५	०.५१	
४९७	९९७	०.६४		५३०	१०५६	०.६२	
४९८	९९८	०.०२		५३१	१०५७	६.०५	

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४

हे. आर
(सी.सी.ए.)

गाव आवंढी-चालू

५३२	१०५८	१.४७
५३३	१२५४ पै.	२.३४
५३४	१२५६	१.००
५३५	१२५७	०.८७
५३६	१२५८	१.६९
५३७	१३७३	५.००
५३८	१३७४/अ	४.२४
५३९	१३७४/ब	

एकूण ३६८.६८

गावनिहाय क्षेत्र

अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव आवंढी

१	५३९	३६८.६८
---	-----	--------

एकूण ५३९ ३६८.६८

इंजि. सचिन कुंडलिक पवार,
कार्यकारी अभियंता,

म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

BY EXECUTIVE ENGINEER

The Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

NOTIFICATION-III

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (५)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative

Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisal Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisal Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisal Rising
Main Sub-Division, Jath.

Name of the Project : Krishna Koyna Lift
Irrigation Project
(Mhaisal Lift Irrigation Scheme).

Area Notified : 368.68 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 5,
On Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisal Scheme, Area 368.68 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Avandhi, Taluka Jath,
District Sangli.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 5,
for Avandhi village on Antral-Shinganhalli,
DY of Jath Main Canal of Mhaisal Scheme,
Area 368.68 Ha. (C.C.A.).

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
		Total Gut Nos.	Area Ha. (C.C.A.)
1	2	3	4
District Sangli, Taluka Jath			
1	Avandhi	539	368.68
Total		539	368.68

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gut Nos.	Area	
1	2	3	4
Ha. (CCA)			
Village Avandhi			
1	1	0.19	
2	2	0.50	
3	3	0.23	
4	4	0.85	
5	5	0.01	
6	6	1.77	
7	7	0.73	
8	8	0.60	
9	9	0.66	
10	10	0.05	
11	11	0.07	
12	12	0.54	
13	13	2.06	
14	14	1.07	
15	15	2.22	
16	16	0.23	
17	17	0.24	
18	18	0.41	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gut Nos.	Area Ha. (CCA)	
1	2	3	4

Village Avandhi-Contd.

19	19	0.43
20	20	0.02
21	21	0.77
22	22	0.04
23	23	0.55
24	24	0.69
25	25	0.82
26	26	2.28
27	27	0.75
28	28	1.83
29	29	0.55
30	30	0.59
31	31	0.61
32	32	0.20
33	33	0.18
34	34	0.18
35	35	1.67
36	45	0.67
37	46	0.06
38	47	0.39
39	48	0.50
40	49	0.96
41	50	1.13
42	51	0.29
43	52	0.18
44	53	0.20
45	54	0.09
46	55	0.35
47	56	0.30
48	57	1.19
49	58	0.80
50	59	0.60

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Avandhi--Contd.

51	60	0.20
52	61	0.02
53	62	0.07
54	63	0.16
55	64	0.36
56	65	0.74
57	66	0.50
58	67	0.05
59	68	0.24
60	69	0.18
61	70	0.18
62	71	0.18
63	72	0.11
64	73	0.15
65	74	0.03
66	75	0.20
67	76	0.17
68	77	0.27
69	78	2.19
70	79	0.11
71	80	0.05
72	81	0.05
73	82	0.03
74	83	0.06
75	84	0.05
76	85	0.11
77	86	0.10
78	87	0.04
79	88	0.09
80	89	0.09
81	90	0.07
82	91	0.09

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Avandhi--Contd.

83	92	0.12
84	93	0.05
85	94	0.26
86	95	0.09
87	96	0.06
88	97	0.11
89	98	0.03
90	99	0.05
91	100	0.05
92	101	0.05
93	102	0.05
94	103	0.08
95	104	0.05
96	105	0.11
97	106	0.10
98	107	0.15
99	108	0.40
100	109	0.02
101	110	0.01
102	111	0.01
103	112	0.01
104	113	0.04
105	114	0.14
106	115	0.09
107	116	0.12
108	117	0.72
109	118	0.60
110	119	0.53
111	120	0.11
112	121	0.25
113	122	0.39
114	123	0.29

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

115	124	0.17
116	125	0.28
117	126	0.21
118	127	0.56
119	128	1.20
120	129	1.46
121	130	0.12
122	131	0.26
123	132	0.63
124	133	0.06
125	134	0.16
126	135	0.10
127	136	1.08
128	137	0.31
129	138	0.84
130	139	1.21
131	140	0.39
132	141	0.08
133	142	0.08
134	143	0.06
135	144	0.08
136	145	0.51
137	146	0.34
138	147	0.37
139	148	0.36
140	149	0.51
141	150	0.06
142	151	0.10
143	152	0.07
144	153	0.16
145	157	1.38
146	158	0.46

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

147	159	0.61
148	163	1.42
149	223	0.41
150	224	0.56
151	225	1.29
152	226	1.27
153	228	5.38
154	229	0.18
155	230	0.15
156	231	0.10
157	232	0.10
158	233	0.11
159	234	0.11
160	237	0.34
161	238	0.26
162	239	0.27
163	240	0.30
164	241	0.37
165	242	0.05
166	243	0.36
167	244	0.11
168	245	0.10
169	246	0.16
170	247	0.12
171	248	0.06
172	249	0.17
173	250	0.32
174	252	0.36
175	253	0.52
176	278	1.22
177	279	0.06
178	280	0.52

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Avandhi--Contd.

179	281	0.62
180	282	0.06
181	283	0.21
182	284	0.07
183	285	0.06
184	286	0.26
185	287	0.42
186	288	0.45
187	289	0.23
188	290	0.22
189	291	0.45
190	292	0.46
191	293	2.84
192	294	0.39
193	295	0.46
194	296	0.08
195	297	2.08
196	298	0.06
197	299	0.61
198	300	0.20
199	301	2.25
200	302	0.18
201	303	0.19
202	304	0.20
203	305	0.41
204	306	0.17
205	307	0.16
206	308	0.60
207	309	0.28
208	310	0.51
209	311	0.30
210	312	0.30

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Avandhi--Contd.

211	313	0.15
212	317	0.06
213	318	0.06
214	319	0.69
215	320	0.32
216	321	0.29
217	322	0.06
218	323	0.09
219	324	0.09
220	325	0.06
221	326	0.21
222	327	0.36
223	328	0.57
224	329	0.42
225	330	0.60
226	334	1.29
227	347 पै.	0.90
228	348	1.85
229	359	2.23
230	360	0.88
231	363	0.41
232	364	2.54
233	365 पै.	10.10
234	368	0.63
235	370	1.16
236	371	4.26
237	375	0.70
238	376	0.16
239	377	0.14
240	394	0.16
241	395	2.22
242	397	0.52

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

243	398	1.53
244	469	0.56
245	470	0.97
246	471	1.66
247	474	1.04
248	475	0.95
249	476	1.93
250	477	0.43
251	478	0.67
252	481	0.25
253	482	0.20
254	483	0.20
255	484	0.55
256	485	0.25
257	486	0.30
258	487	0.32
259	488 पै.	0.92
260	489 पै.	0.68
261	490	0.54
262	491	0.69
263	492	2.55
264	555	1.97
265	558	0.58
266	693	1.64
267	694	1.62
268	695	1.75
269	696	0.57
270	697	0.59
271	698	0.39
272	699	0.17
273	700	0.41
274	701	0.38

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

275	702	0.17
276	703	0.19
277	704	0.65
278	705	0.56
279	706	0.20
280	707	0.01
281	708	0.11
282	709	0.11
283	710	3.21
284	711	1.60
285	712	1.10
286	713	1.03
287	714	0.69
288	715	0.04
289	716	0.08
290	717	0.54
291	718	0.30
292	719	0.35
293	720	2.16
294	721	0.51
295	722	0.29
296	723	0.84
297	724	0.45
298	725	0.39
299	726	0.16
300	727	0.66
301	728	2.29
302	729	1.17
303	730	1.34
304	731	4.32
305	732	0.50

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

306	733	0.27
307	734	0.49
308	735/1	2.10
309	735/2	
310	736	0.15
311	737	0.18
312	738	0.39
313	739	0.35
314	740	0.16
315	741	0.15
316	742	0.20
317	743	0.31
318	744	0.24
319	746	0.17
320	748	0.20
321	749	0.32
322	750	0.12
323	751	0.35
324	752	0.01
325	753	0.57
326	754	0.01
327	755	0.44
328	756	0.45
329	757	0.11
330	758	0.11
332	759	0.06
332	760	0.03
333	761	0.13
334	762	0.01
335	763	0.28
336	764	0.40

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

337	766	0.43
338	770	0.56
339	771	0.10
340	775	0.13
341	776	0.34
342	777	0.17
343	778	0.02
344	779	0.19
345	780	0.63
346	781	0.18
347	782	0.14
348	783	0.54
349	784	0.22
350	785	0.12
351	786	0.16
352	787	0.22
353	788	0.13
354	789	0.23
355	790	0.16
356	791	0.40
357	792	0.52
358	793	3.80
359	794	0.50
360	795	0.02
361	796	0.92
362	797	1.40
363	798	0.01
364	799	0.25
365	800	0.02
366	801	0.07
367	802	0.11

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

368	803	0.80
369	804	0.10
370	805	0.85
370	806	0.96
372	807	0.46
373	808	0.34
374	809	0.10
375	810	0.40
376	811	0.42
377	812	0.06
378	813	0.56
379	814	0.44
380	815	0.57
381	816	0.12
382	817	0.12
383	818	0.14
384	819	0.12
385	820	0.25
386	821	0.15
387	822	0.31
388	823	0.06
389	824	0.50
390	825	0.15
391	826	0.73
392	827	0.20
393	828	0.08
394	829	0.25
395	830	0.27
396	831	0.25
397	832	0.17
398	833	0.18

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

399	834	0.22
400	836	1.33
401	837	0.24
402	838	0.03
403	839	0.05
404	840	1.41
405	841	0.23
406	842	0.35
407	843	0.53
408	844	0.49
409	845	0.04
410	846	0.29
411	847	0.42
412	848	0.38
413	849	0.65
414	850	0.26
415	851	0.25
416	852	0.36
417	853	0.24
418	854	0.10
419	855	0.65
420	856	0.68
421	857	1.41
422	858	2.11
423	859	0.84
424	860	0.27
425	861	0.24
426	862	0.18
427	863	0.53
428	864	0.78
429	865	0.34
430	866	0.11

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Avandhi--Contd.

431	867	0.03	
432	868	0.78	
433	869	0.13	
434	870	0.12	
435	871	0.12	
436	872	0.54	
437	873	1.12	
438	874	0.03	
439	875	0.08	
440	876	0.04	
441	877	1.76	
442	878	0.71	
443	879	1.53	
444	880	0.97	
445	881	2.03	
446	882	1.57	
447	883	0.02	
448	884	1.68	
449	885	0.11	
450	886	0.24	
451	887	0.27	
452	888	0.18	
453	889	0.17	
454	890	0.23	
455	891	3.01	
456	892	0.01	
457	893	0.54	
458	894	0.80	
459	900	1.68	
460	901	0.03	
461	902	0.25	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area Ha. (CCA)	Remark
1	2	3	4

Village Avandhi--Contd.

462	903	0.22	
463	904	1.37	
464	962	0.88	
465	963	0.17	
466	964	0.19	
467	965	0.40	
468	966	0.22	
469	967	0.25	
470	968	1.28	
471	969	0.51	
472	970	0.85	
473	971	0.22	
474	972	0.18	
475	973	0.03	
476	974	0.34	
477	975	0.22	
478	976	0.22	
479	977	0.49	
480	978	0.02	
481	979	0.07	
482	980	0.09	
483	981	0.15	
484	982	0.06	
485	983	6.07	
486	984	2.41	
487	985	1.42	
488	986	0.84	
489	987	0.12	
490	988	5.24	
491	989	0.24	
492	990	0.04	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

493	991	0.30
494	993	2.84
495	995	7.12
496	996	0.38
497	997	0.64
498	998	0.02
499	999	0.04
500	1000	6.01
501	1027	1.83
502	1028	1.37
503	1029	0.90
504	1030/1	1.46
505	1030/2	
506	1031	0.56
507	1032	0.51
508	1033	0.42
509	1034	0.67
510	1035	0.02
511	1036	0.18
512	1037	3.03
513	1038	0.16
514	1039	0.19
515	1040	0.23
516	1041	0.24
517	1042	0.32
518	1043	0.36
519	1044	0.99
520	1045	6.81
521	1047	9.04
522	1048	3.23
523	1049	8.47

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

524	1050	6.13
525	1051	4.30
526	1052	3.81
527	1053	0.08
528	1054	0.43
529	1055	0.51
530	1056	0.62
531	1057	6.05
532	1058	1.47
533	1254 पै.	2.34
534	1256	1.00
535	1257	0.87
536	1258	1.69
537	1373	5.00
538	1374/A	4.24
539	1374/B	

Total 368.68

Villagewise Abstract

Sr. No.	Gut Nos.	Area
1	2	3 Ha. (CCA)

Village Avandhi

1	539	368.68
---	-----	--------

Total 539 368.68

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisai Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (६)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

उपविभाग : म्हैसाळ ऊर्ध्वगामी नलिका उपविभाग, जत.

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प,
(म्हैसाळ उपसा सिंचन योजना).

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३५९.९९ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत अंतराळ-शिंगनहळ्ळी वितरिकेवरील,
पाणीवापर संस्था क्रमांक ६ चे क्षेत्र
(सी.सी.ए. ३५९.९९ हे.)

गावांची संख्या : १. आवंढी, तालुका जत, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत अंतराळ शिंगनहळ्ळी वितरिकेवरील, पाणीवापर संस्था क्रमांक ६,
आवंढी, तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे) गट संख्या	क्षेत्र
१	२	३	४
			हे. आर (सी.सी.ए.)

जिल्हा सांगली, तालुका जत

१ आवंढी	३४५	३५९.९९
एकूण	३४५	३५९.९९

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव आवंढी

१	४७०	०.९७
२	४७१	१.५५
३	४७२	१.७२
४	४७३	०.८८
५	४७६	१.९३
६	४७७	०.४३
७	४७९	०.०७
८	४८०	०.०१
९	४८१	०.२५
१०	४८४ पै.	०.२७
११	४८५ पै.	०.१२
१२	४८६ पै.	०.१५
१३	४८८ पै.	०.९२
१४	४८९ पै.	०.६८
१५	४९० पै.	०.५४
१६	४९१	०.६९
१७	४९२ पै.	१.२७
१८	४९३	२.८४
१९	४९४	०.९८
२०	४९५	०.९८
२१	४९६	२.८९

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
२२	४९७	०.४६		५४	५९१	५.४५	
२३	४९८	०.४०		५५	५९९	१.१९	
२४	४९९	०.०९		५६	६००	०.३६	
२५	५००	०.०७		५७	६०१	१.९३	
२६	५०१	०.०८		५८	६०२	२.८३	
२७	५०२	०.१४		५९	६०३	०.६९	
२८	५०३	०.०३		६०	६०४	०.७०	
२९	५०४	०.४४		६१	६०५	०.६२	
३०	५०५	०.०७		६२	६०६	०.५३	
३१	५०६	०.२८		६३	६०७	०.५३	
३२	५०७	०.४१		६४	६०८	०.७९	
३३	५०८	०.०१		६५	६०९	०.६२	
३४	५०९	१.५४		६६	६१०	१.५८	
३५	५१०	०.१५		६७	६११	१.८३	
३६	५११	०.१५		६८	६१२	०.१७	
३७	५१२	०.५१		६९	६१३	०.१७	
३८	५१३	०.२७		७०	६१४	०.२७	
३९	५१४	०.०७		७१	६१५	०.४१	
४०	५१५	२.१७		७२	६१६	१.९४	
४१	५१६	२.०९		७३	६१७	०.२०	
४२	५१७	०.०२		७४	६१८	०.१२	
४३	५१८	१.१६		७५	६१९	०.१३	
४४	५२०	०.६१		७६	६२०	०.१६	
४५	५२१	०.९५		७७	६२१	०.३०	
४६	५२२	०.७३		७८	६२२	०.४०	
४७	५२३	०.५५		७९	६२३	०.२०	
४८	५८०	०.४६		८०	६२४	०.०२	
४९	५८५	२.५३		८१	६२५	०.१०	
५०	५८६	०.०३		८२	६२६	०.१४	
५१	५८७	०.१०		८३	६२७	०.७२	
५२	५८८	०.४९		८४	६२८	०.२४	
५३	५८९	०.२६		८५	६२९	०.३०	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
८६	६३०	०.२७		११८	६६४	१.८६	
८७	६३१	०.२६		११९	६६५	०.१३	
८८	६३२	०.०२		१२०	६६६	०.१३	
८९	६३४	१.०३		१२१	६६७	०.२२	
९०	६३५	१.६५		१२२	६७१	०.९१	
९१	६३६	१.९९		१२३	६७२	०.६२	
९२	६३७	०.१५		१२४	६७३/अ	१.८१	
९३	६३८	०.१३		१२५	६७३/ब		
९४	६३९	०.१३		१२६	६७४	०.१०	
९५	६४०	०.२१		१२७	६७५	०.६३	
९६	६४१	०.२०		१२८	६७६	०.५४	
९७	६४२	०.२८		१२९	६७७	२.७२	
९८	६४३	०.१८		१३०	६७८	०.४४	
९९	६४४	०.१५		१३१	६८०	०.८८	
१००	६४५	०.१५		१३२	६८१	०.०८	
१०१	६४६	०.१०		१३३	६८२	४.५७	
१०२	६४७	०.११		१३४	६८३ पै.	३.१०	
१०३	६४८	०.१०		१३५	६८४ पै.	३.१८	
१०४	६४९	०.३४		१३६	६८५	०.७६	
१०५	६५०	०.०२		१३७	६८६	०.१८	
१०६	६५१	०.१२		१३८	६८७	०.३०	
१०७	६५२	०.०७		१३९	६८८	०.५३	
१०८	६५३	०.१०		१४०	६८९	०.२५	
१०९	६५४	०.३०		१४१	६९०	०.१३	
११०	६५५	०.१५		१४२	६९१	४.३६	
१११	६५६	०.२६		१४३	१०५९	१.७८	
११२	६५७	०.४६		१४४	१०६० पै.	३.६९	
११३	६५९	०.०५		१४५	१०६१	१.७३	
११४	६६०	०.५०		१४६	१०६२	०.५८	
११५	६६१	०.१०		१४७	१०६३	०.६१	
११६	६६२	२.२४		१४८	१०६४	०.५९	
११७	६६३	१.०१		१४९	१०६५ पै.	१.७५	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	शेरा		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	शेरा	
१	गट नंबर	क्षेत्र	४	१	गट नंबर	क्षेत्र	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू			
१५०	१०६६/१	१.०४		१८२	१०९० पै.	७.३५	
१५१	१०६६/२			१८३	१०९१ पै.	०.९०	
१५२	१०६७/१	०.९०		१८४	१०९२	०.२६	
१५३	१०६७/२			१८५	१०९३	०.२८	
१५४	१०६८/१	१.०९		१८६	१०९४	०.३२	
१५५	१०६८/२			१८७	१०९५	२.०१	
१५६	१०६९/१	२.७९		१८८	१०९६	०.६६	
१५७	१०६९/२			१८९	१०९७	०.२१	
१५८	१०७०/१	१.०१		१९०	१०९८	०.४६	
१५९	१०७०/२			१९१	१०९९	०.४४	
१६०	१०७१/१	०.१४		१९२	११००	१.२५	
१६१	१०७१/२			१९३	११०१	०.४५	
१६२	१०७२	०.०३		१९४	११०२	०.२९	
१६३	१०७३	०.०२		१९५	११०३	०.२४	
१६४	१०७५/१ पै.	१०.७५		१९६	११०४	०.४३	
१६५	१०७५/२			१९७	११०५	०.५५	
१६६	१०७६/१ पै.	२.७६		१९८	११०६	०.६५	
१६७	१०७६/२			१९९	११०७	०.१९	
१६८	१०७९	०.४८		२००	११०८	०.१६	
१६९	१०८०	०.२२		२०१	११०९	०.२१	
१७०	१०८१	५.७९		२०२	१११०	०.१०	
१७१	१०८२ पै.	७.३५		२०३	११११	०.२७	
१७२	१०८३	२.९९		२०४	१११२	०.०८	
१७३	१०८४	५.४२		२०५	१११३	०.३३	
१७४	१०८५	२.००		२०६	१११४	०.३७	
१७५	१०८६	३.०९		२०७	१११५	०.१३	
१७६	१०८७	५.५४		२०८	१११६	१.००	
१७७	१०८७/१			२०९	१११७	०.१६	
१७८	१०८७/२			२१०	१११८	१.९८	
१७९	१०८७/३	५.५४		२११	१११९	१.२१	
१८०	१०८७/४			२१२	११२०	०.०८	
१८१	१०८९ पै.	४.३९		२१३	११२१	१.८८	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
२१४	११२२	०.५१		२४५	११५१	०.१५	
२१५	११२३	०.५४		२४६	११५२	०.०५	
२१६	११२४	०.७९		२४७	११५३	०.०६	
२१७	११२५	०.७९		२४८	११५४	०.३१	
२१८	११२६	०.३९		२४९	११५५	०.१२	
२१९	११२७	०.४६		२५०	११५६	०.११	
२२०	११२८	०.५४		२५१	११५७	०.७५	
२२१	११२९	०.५३		२५२	११५९	०.२१	
२२२	११३०	०.८२		२५३	११६०	०.५२	
२२३	११३१	०.९१		२५४	११६२	०.३३	
२२४	११३२	०.९५		२५५	११६३	०.०८	
२२५	११३३	१.०७		२५६	११६४	०.३३	
२२६	११३४/१	१.११		२५७	११६५	०.३६	
२२७	११३४/२			२५८	११६६	०.३९	
२२८	११३५	०.३२		२५९	११६७	०.५९	
२२९	११३६	०.१९		२६०	११६८	०.३१	
२३०	११३७	०.०९		२६१	११६९	०.३२	
२३१	११३८	०.४२		२६२	११७०	१.०९	
२३२	११३९	०.०७		२६३	११७१	१.०५	
२३३	११४०/१	०.०६		२६४	११७२	०.९७	
२३४	११४०/२			२६५	११७३	०.३९	
२३५	११४१	०.१४		२६६	११७४	०.५२	
२३६	११४२	०.२३		२६७	११७५	१.७२	
२३७	११४३	०.०७		२६८	११७६	०.५४	
२३८	११४४	०.७७		२६९	११७७	०.४३	
२३९	११४५	०.३०		२७०	११७८	०.२४	
२४०	११४६	०.०९		२७१	११७९	०.२३	
२४१	११४७	०.१८		२७२	११८०	०.६१	
२४२	११४८	०.१७		२७३	११८१	०.०७	
२४३	११४९	०.०९		२७४	११८२	०.२१	
२४४	११५०	०.१०		२७५	११८३	०.२०	

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
		गाव आवंढी--चालू				गाव आवंढी--चालू	
२७६	११८४	०.५०		३०७	१२१८	२.०४	
२७७	११८५	०.७९		३०८	१२१९	०.१८	
२७८	११८६	०.६४		३०९	१२२०	०.०९	
२७९	११८७	१.३०		३१०	१२२१	०.१०	
२८०	११८८	४.७०		३११	१२२२	०.१९	
२८१	११९०	२.४४		३१२	१२२३	०.२२	
२८२	११९१	२.३६		३१३	१२२४	०.६७	
२८३	११९४	३.०९		३१४	१२२५	०.६७	
२८४	११९५	३.८७		३१५	१२२६	२.१७	
२८५	११९६	२.०५		३१६	१२२७	२.५४	
२८६	११९७	०.९३		३१७	१२२८	२.१३	
२८७	११९८	१.५२		३१८	१२३०	०.०५	
२८८	११९९	३.८४		३१९	१२३१	१.५९	
२८९	१२००	१.९०		३२०	१२३३	०.६६	
२९०	१२०१	०.४६		३२१	१२३५	०.१८	
२९१	१२०२	०.२२		३२२	१२३६	१.६८	
२९२	१२०३	०.१३		३२३	१२३७	०.०६	
२९३	१२०४	०.२१		३२४	१२३८	०.०६	
२९४	१२०५	०.६९		३२५	१२३९ पै.	३.६५	
२९५	१२०६	२.३८		३२६	१२४० पै.	३.२१	
२९६	१२०७	२.०८		३२७	१२४३	२१.९५	
२९७	१२०८	०.६९		३२८	१२४४		
२९८	१२०९	०.७६		३२९	१२४४/१		
२९९	१२१०	१.३०		३३०	१२४४/२		
३००	१२११	०.३०		३३१	१२४४/३		
३०१	१२१२	०.६१		३३२	१२४४/४	२८.१३	
३०२	१२१३	०.१८		३३३	१२४४/५		
३०३	१२१४	०.४५		३३४	१२४४/६		
३०४	१२१५	०.३३		३३५	१२४४/७		
३०५	१२१६	०.३४		३३६	१२४५	३.४२	
३०६	१२१७	०.०७		३३७	१२४६	०.८२	

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४

हे. आर
(सी.सी.ए.)

गाव आवंढी-चालू

३३८	१२४७	०.७७
३३९	१२४८	१.४६
३४०	१२४९	०.३८
३४१	१२५०	३.७०
३४२	१२५१	२.१०
३४३	१२५२	०.७३
३४४	१२५३	२.२२
३४५	१२५४ पै.	१.९६

एकूण ३५९.९९

गावनिहाय क्षेत्र

अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)

गाव आवंढी

१	३४५	३५९.९९
---	-----	--------

एकूण ३४५ ३५९.९९

इंजि. सचिन कुंडलिक पवार,

कार्यकारी अभियंता,

म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

सांगली, २९ ऑक्टोबर २०२४.

The Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(NOTIFICATION III)

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (६)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative

Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisai Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisai Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisai Rising
Main Sub-Division, Jath.

Name of the Project : Krishna Koyna Lift
Irrigation Project
(Mhaisai Lift Irrigation Scheme).

Area Notified : 359.99 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 6,
On Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisai Scheme, Area 359.99 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Avandhi, Taluka Jath,
District Sangli.

Name and address of W.U.A. (Existing / Proposed) : Proposed W.U.A. No. 6,
for Avandhi village on Antral-Shinganhalli, DY of
Jath Main Canal of Mhaisai Scheme, Area
359.99 Ha. (C.C.A.).

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
		Total Gut Nos.	Area Ha. (C.C.A.)
1	2	3	4
District Sangli, Taluka Jath			
1	Avandhi	345	359.99
Total		345	359.99

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	
Village Avandhi			
1	470	0.97	
2	471	1.55	
3	472	1.72	
4	473	0.88	
5	476	1.93	
6	477	0.43	
7	479	0.07	
8	480	0.01	
9	481	0.25	
10	484 पै.	0.27	
11	485 पै.	0.12	
12	486 पै.	0.15	
13	488 पै.	0.92	
14	489 पै.	0.68	
15	490	0.54	
16	491	0.69	
17	492 पै.	1.27	
18	493	2.84	
19	494	0.98	
20	495	0.98	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	
Village Avandhi--Contd.			
21	496	2.89	
22	497	0.46	
23	498	0.40	
24	499	0.09	
25	500	0.07	
26	501	0.08	
27	502	0.14	
28	503	0.03	
29	504	0.44	
30	505	0.07	
31	506	0.28	
32	507	0.41	
33	508	0.01	
34	509	1.54	
35	510	0.15	
36	511	0.15	
37	512	0.51	
38	513	0.27	
39	514	0.07	
40	515	2.17	
41	516	2.09	
42	517	0.02	
43	518	1.16	
44	520	0.61	
45	521	0.95	
46	522	0.73	
47	523	0.55	
48	580	0.46	
49	585	2.53	
50	586	0.03	
51	587	0.10	
52	588	0.49	
53	589	0.26	
54	591	5.45	
55	599	1.19	
56	600	0.36	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

57	601	1.93
58	602	2.83
59	603	0.69
60	604	0.70
61	605	0.62
62	606	0.53
63	607	0.53
64	608	0.79
65	609	0.62
66	610	1.58
67	611	1.83
68	612	0.17
69	613	0.17
70	614	0.27
71	615	0.41
72	616	1.94
73	617	0.20
74	618	0.12
75	619	0.13
76	620	0.16
77	621	0.30
78	622	0.40
79	623	0.20
80	624	0.02
81	625	0.10
82	626	0.14
83	627	0.72
84	628	0.24
85	629	0.30
86	630	0.27
87	631	0.26
88	632	0.02
89	634	1.03
90	635	1.65
91	636	1.99
92	637	0.15
93	638	0.13

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

94	639	0.13
95	640	0.21
96	641	0.20
97	642	0.28
98	643	0.18
99	644	0.15
100	645	0.15
101	646	0.10
102	647	0.11
103	648	0.10
104	649	0.34
105	650	0.02
106	651	0.12
107	652	0.07
108	653	0.10
109	654	0.30
110	655	0.15
111	656	0.26
112	657	0.46
113	659	0.05
114	660	0.50
115	661	0.10
116	662	2.24
117	663	1.01
118	664	1.86
119	665	0.13
120	666	0.13
121	667	0.22
122	671	0.91
123	672	0.62
124	673/A	1.81
125	673/B	
126	674	0.10
127	675	0.63
128	676	0.54
129	677	2.72
130	678	0.44

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

131	680	0.88
132	681	0.08
133	682	4.57
134	683 पै.	3.10
135	684 पै.	3.18
136	685	0.76
137	686	0.18
138	687	0.30
139	688	0.53
140	689	0.25
141	690	0.13
142	691	4.36
143	1059	1.78
144	1060 पै.	3.69
145	1061	1.73
146	1062	0.58
147	1063	0.61
148	1064	0.59
149	1065 पै.	1.75
150	1066/1	1.04
151	1066/2	
152	1067/1	0.90
153	1067/2	
154	1068/1	1.09
155	1068/2	
156	1069/1	2.79
157	1069/2	
158	1070/1	1.01
159	1070/2	
160	1071/1	0.14
161	1071/2	
162	1072	0.03
163	1073	0.02
164	1075/1 पै.	10.75
165	1075/2	
166	1076/1 पै.	2.76
167	1076/2	

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

168	1079	0.48
169	1080	0.22
170	1081	5.79
171	1082 पै.	7.35
172	1083	2.99
173	1084	5.42
174	1085	2.00
175	1086	3.09
176	1087	5.54
177	1087/1	
178	1087/2	
179	1087/3	5.54
180	1087/4	
181	1089 पै.	4.39
182	1090 पै.	7.35
183	1091 पै.	0.90
184	1092	0.26
185	1093	0.28
186	1094	0.32
187	1095	2.01
188	1096	0.66
189	1097	0.21
190	1098	0.46
191	1099	0.44
192	1100	1.25
193	1101	0.45
194	1102	0.29
195	1103	0.24
196	1104	0.43
197	1105	0.55
198	1106	0.65
199	1107	0.19
200	1108	0.16
201	1109	0.21
202	1110	0.10
203	1111	0.27
204	1112	0.08

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

205	1113	0.33
206	1114	0.37
207	1115	0.13
208	1116	1.00
209	1117	0.16
210	1118	1.98
211	1119	1.21
212	1120	0.08
213	1121	1.88
214	1122	0.51
215	1123	0.54
216	1124	0.79
217	1125	0.79
218	1126	0.39
219	1127	0.46
220	1128	0.54
221	1129	0.53
222	1130	0.82
223	1131	0.91
224	1132	0.95
225	1133	1.07
226	1134/1	1.11
227	1134/2	
228	1135	0.32
229	1136	0.19
230	1137	0.09
231	1138	0.42
232	1139	0.07
233	1140/1	0.06
234	1140/2	
235	1141	0.14
236	1142	0.23
237	1143	0.07
238	1144	0.77
239	1145	0.30
240	1146	0.09
241	1147	0.18

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Avandhi--Contd.

242	1148	0.17
243	1149	0.09
244	1150	0.10
245	1151	0.15
246	1152	0.05
247	1153	0.06
248	1154	0.31
249	1155	0.12
250	1156	0.11
251	1157	0.75
252	1159	0.21
253	1160	0.52
254	1162	0.33
255	1163	0.08
256	1164	0.33
257	1165	0.36
258	1166	0.39
259	1167	0.59
260	1168	0.31
261	1169	0.32
262	1170	1.09
263	1171	1.05
264	1172	0.97
265	1173	0.39
266	1174	0.52
267	1175	1.72
268	1176	0.54
269	1177	0.43
270	1178	0.24
271	1179	0.23
272	1180	0.61
273	1181	0.07
274	1182	0.21
275	1183	0.20
276	1184	0.50
277	1185	0.79

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

278	1186	0.64
279	1187	1.30
280	1188	4.70
281	1190	2.44
282	1191	2.36
283	1194	3.09
284	1195	3.87
285	1196	2.05
286	1197	0.93
287	1198	1.52
288	1199	3.84
289	1200	1.90
290	1201	0.46
291	1202	0.22
292	1203	0.13
293	1204	0.21
294	1205	0.69
295	1206	2.38
296	1207	2.08
297	1208	0.69
298	1209	0.76
299	1210	1.30
300	1211	0.30
301	1212	0.61
302	1213	0.18
303	1214	0.45
304	1215	0.33
305	1216	0.34
306	1217	0.07
307	1218	2.04
308	1219	0.18
309	1220	0.09
310	1221	0.10
311	1222	0.19
312	1223	0.22

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area	4

Ha.
(CCA)

Village Avandhi--Contd.

313	1224	0.67
314	1225	0.67
315	1226	2.17
316	1227	2.54
317	1228	2.13
318	1230	0.05
319	1231	1.59
320	1233	0.66
321	1235	0.18
322	1236	1.68
323	1237	0.06
324	1238	0.06
325	1239 पै.	3.65
326	1240 पै.	3.21
327	1243	21.95
328	1244	
329	1244/1	
330	1244/2	
331	1244/3	
332	1244/4	28.13
333	1244/5	
334	1244/6	
335	1244/7	
336	1245	3.42
337	1246	0.82
338	1247	0.77
339	1248	1.46
340	1249	0.38
341	1250	3.70
342	1251	2.10
343	1252	0.73
344	1253	2.22
345	1254 पै.	1.96

Total 359.99

Villagewise Abstract

Sr. No.	Gut Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Village Avandhi		
1	345	359.99
Total	345	359.99

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisai Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

अधिसूचना-३

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (७)/२०२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर सचिन कुंडलिक पवार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.

उपविभाग : म्हैसाळ ऊर्ध्वगामी नलिका उपविभाग, जत.

प्रकल्पाचे नाव : कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प
(म्हैसाळ उपसा सिंचन योजना).

अधिसूचित केलेले क्षेत्र : २५९.४८ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्राचा तपशील : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत अंतराळ-शिंंगनहळ्ळी वितरिक्केवरील, पाणीवापर संस्था क्रमांक ७ चे क्षेत्र
(सी.सी.ए. २५९.४८ हे.)

गावांची संख्या : १. आवंदी, तालुका जत, जिल्हा सांगली, २. शिंंगनहळ्ळी, तालुका जत, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत अंतराळ शिंंगनहळ्ळी वितरिक्केवरील पाणीवापर संस्था क्रमांक ७,
आवंदी, शिंंगनहळ्ळी, तालुका जत, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अ.क्र.	गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे) गट संख्या	क्षेत्र
१	२	३	४
			हे. आर (सी.सी.ए.)

जिल्हा सांगली, तालुका जत

१ आवंदी	२	६.६७
२ शिंंगनहळ्ळी	१४७	२५२.८१
एकूण	१४९	२५९.४८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका जत

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. (सीसीए)	

गाव आवंदी

१	१२३९ पै.	३.४६
२	१२४० पै.	३.२१
एकूण		६.६७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव शिंगनहळी

१	३० पै.	३.४२
२	६२ पै.	०.४२
३	१०९ पै.	०.०७
४	११० पै.	०.२१
५	१११ पै.	०.६२
६	११२ पै.	०.२३
७	११३ पै.	०.१९
८	११४ पै.	०.१०
९	११५ पै.	०.९०
१०	११७ पै.	०.५७
११	११९ पै.	१.४९
१२	१२० पै.	०.५३
१३	१३६	०.६२
१४	१३७ पै.	१.९८
१५	१४०/अ पै.	
१६	१४०/ब/१	३.७४
१७	१४०/ब/२	
१८	१४१ पै.	२.३४
१९	१४२ पै.	१.५९
२०	१४३ पै.	०.८२
२१	१४७ पै.	०.४४
२२	१४८ पै.	०.५७
२३	१४९ पै.	०.६९
२४	१६० पै.	०.५५
२५	१६१ पै.	०.७४
२६	१८७ पै.	१.३२
२७	१८८ पै.	०.२७
२८	१८९ पै.	०.२५
२९	१९० पै.	०.५२
३०	१९१	१.५१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	शेरा
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	

गाव शिंगनहळी--चालू

३१	१९२ पै.	०.५३
३२	१९३ पै.	०.१४
३३	१९४ पै.	०.६३
३४	१९५ पै.	१.८९
३५	२२६	०.१७
३६	२२७	०.१६
३७	२२८	०.१६
३८	२२९	२.०७
३९	२३०	१.०५
४०	२३१	०.७४
४१	२३२	०.२९
४२	२३३	१.३४
४३	२३४	३.३८
४४	२३५	१.६६
४५	२३६	२.७७
४६	२३७	२.९९
४७	२३८	०.९९
४८	२३९	१.१३
४९	२४०	२.६७
५०	२४१	१.१८
५१	२४२	०.०२
५२	२४३	०.०६
५३	२४४	०.९३
५४	२४५	१.०३
५५	२४६	०.४५
५६	१४७	०.४०
५७	२४८	०.३९
५८	२४९	०.३३
५९	२५०	०.८६
६०	२५१	०.६७

अनुसूची-ब--चालू				अनुसूची-ब--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		शेरा
	गट नंबर	क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४	१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)				हे. आर (सी.सी.ए.)	
	गाव शिंगनहळी--चालू				गाव शिंगनहळी--चालू		
६१	२५२	१.०६		९०	३२४ पै.	३.४१	
६२	२५३	१.०८		९१	३२५	२.३३	
६३	२५४	०.९८		९२	३२६	१.९९	
६४	२५५	२.५४		९३	३२७	१.९७	
६५	२५६	२.२७		९४	३३८	०.७४	
६६	१५७	०.२६		९५	३३९	१.९६	
६७	२५८ पै.	१.१२		९६	३४०	१.४३	
६८	२५९	१.१४		९७	३४१	३.२३	
६९	२६०	१.०७		९८	३४२	०.०३	
७०	२६१	१.७०		९९	३४३ पै.	६.९२	
७१	३०० पै.	१.१२		१००	३४४	०.५९	
७२	३०१	२२.३६		१०१	३४५	०.७१	
७३	३०२ पै.	९.२२		१०२	३४६ पै.	०.२२	
७४	३०३ पै.	०.६३		१०३	३४७	०.१४	
७५	३०४ पै.	३.९६		१०४	३२१	३.४६	
७६	३०६ पै.	१.८२		१०५	३२२	१.६१	
७७	३०७/अ पै.	४.१२		१०६	३२३ पै.	४.०१	
७८	३०७/ब			१०७	३२४ पै.	८.९८	
७९	३११	४.९६		१०८	३२५	२.७९	
८०	३१४	५.३७		१०९	३२६	५.१३	
८१	३१५ पै.	१.०१		११०	३२७	१.२४	
८२	३१६	११.४१		१११	३४८ पै.	२.१५	
८३	३१७	८.१८		११२	३४९	१.६०	
८४	३१८	१.०२		११३	३५०	१.७७	
८५	३१९	३.००		११४	३५१ पै.	४.८५	
८६	३२०	१.५०		११५	३५२ पै.	२.१९	
८७	३२१	१.४९		११६	३५३ पै.	२.७०	
८८	३२२	१.१९		११७	३५४ पै.	३.८५	
८९	३२३ पै.	३.५५		११८	३५५ पै.	४.७१	

अनुसूची-ब-चातू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	शेरा	
	गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	४
		हे. आर (सी.सी.ए.)	
गाव शिंगनहळ्ळी-चातू			
११९	४०५/१		
१२०	४०५/२		
१२१	४०५/३	१.७२	
१२२	४०५/४		
१२३	४०५/५		
१२४	४०६ पै.	०.९०	
१२५	४०७ पै.	०.०६	
१२६	४०८ पै.	१.८५	
१२७	४०९ पै.	२.९८	
१२८	४१० पै.	०.०९	
१२९	४११	२.०२	
१३०	४१२	०.४२	
१३१	४१३	०.३६	
१३२	४१४	०.८६	
१३३	४४९	०.०८	
१३४	४५१	१.०९	
१३५	४५२	०.६७	
१३६	४५३	०.३९	
१३७	४५४	०.०९	
१३८	४५५	१.९७	
१३९	४५६	१.१६	
१४०	४५७	०.२८	
१४१	४५८	०.२५	
१४२	४६१	०.०९	
१४३	४६२	०.०१	
१४४	४६३ पै.	०.५७	
१४५	४६४ पै.	०.३३	
१४६	४६५	०.९२	
१४७	४६८	०.०३	
एकूण		२५२.८१	

गावनिहाय क्षेत्र		
अ.क्र.	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सी.सी.ए.)
गाव आवंढी		
१	२	६.६७
गाव शिंगनहळ्ळी		
२	१४७	२५२.८१
एकूण		१४९
		२५९.४८

इंजि. सचिन कुंडलिक पवार,
कार्यकारी अभियंता,
म्हैसाल पंपगृह विभाग क्रमांक २, सांगली.
सांगली, २१ ऑक्टोबर २०२४.

The Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(NOTIFICATION III)

क्रमांक म्हैपंवि-२/प्रशा-४/२१०९ (७)/२०२४.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005. I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, Mhaisa Pump House Division No. 2, Sangli, hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Engr. Sachin Kundlik Pawar, Executive Engineer, also hereby declare that, No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders

and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Mhaisai Pump House Division
No. 2, Sangli.

Sub-Division : Mhaisai Rising Main
Sub-Division, Jath.

Name of the Project : Krishna Koyna Lift
Irrigation Project
(Mhaisai Lift Irrigation Scheme).

Area Notified : 259.48 Ha. (C.C.A.)

Description of Area Notified : W.U.A. No. 7,
On Antral-Shinganhalli, DY of Jath Main Canal
of Mhaisai Scheme, Area 259.48 Ha. (C.C.A.).

No. of Villages : 1. Avandhi, 2. Shinganhalli,
Taluka Jath, District Sangli.

**Name and address of W.U.A. (Existing /
Proposed) :** Proposed W.U.A. No. 7,
for Avandhi, Shinganhalli village on Antral-
Shinganhalli, DY of Jath Main Canal of Mhaisai
Scheme, Area 259.48 Ha. (C.C.A.).

Details of Area Notified

Sr. No.	Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)
	Total Gut Nos.	Area Ha. (C.C.A.)
1	2	3
		4

District Sangli, Taluka Jath

1	Avandhi	2	6.67
2	Shinganhalli	147	252.81
Total		149	259.48

Schedule-B

District Sangli, Taluka Jath

Sr. No.	Delineated Area		Remark
	Gut Nos.	Area	
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Avandhi

1	1239 पै.	3.46
2	1240 पै.	3.21

Village Shinganhalli

1	30 पै.	3.42
2	62 पै.	0.42
3	109 पै.	0.07
4	110 पै.	0.21
5	111 पै.	0.62
6	112 पै.	0.23
7	113 पै.	0.19
8	114 पै.	0.10
9	115 पै.	0.90
10	117 पै.	0.57
11	119 पै.	1.49
12	120 पै.	0.53
13	136	0.62
14	137 पै.	1.98
15	140/A पै.	
16	140/B/1	3.74
17	140/B/2	
18	141 पै.	2.34
19	142 पै.	1.59
20	143 पै.	0.82
21	147 पै.	0.44
22	148 पै.	0.57
23	149 पै.	0.69
24	160 पै.	0.55
25	161 पै.	0.74
26	187 पै.	1.32
27	188 पै.	0.27
28	189 पै.	0.25

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Shinganhalli-Contd.

29	190 पै.	0.52
30	191	1.51
31	192 पै.	0.53
32	193 पै.	0.14
33	194 पै.	0.63
34	195 पै.	1.89
35	226	0.17
36	227	0.16
37	228	0.16
38	229	2.07
39	230	1.05
40	231	0.74
41	232	0.29
42	233	1.34
43	234	3.38
44	235	1.66
45	236	2.77
46	237	2.99
47	238	0.99
48	239	1.13
49	240	2.67
50	241	1.18
51	242	0.02
52	243	0.06
53	244	0.93
54	245	1.03
55	246	0.45
56	147	0.40
57	248	0.39
58	249	0.33
59	250	0.86
60	251	0.67
61	252	1.06
62	253	1.08
63	254	0.98
64	255	2.54

Schedule--B--Contd.

Sr. No.	Delineated Area		Remark
1	Gut Nos.	Area Ha. (CCA)	4

Village Shinganhalli-Contd.

65	256	2.27
66	157	0.26
67	258 पै.	1.12
68	259	1.14
69	260	1.07
70	261	1.70
71	300 पै.	1.12
72	301	22.36
73	302 पै.	9.22
74	303 पै.	0.63
75	304 पै.	3.96
76	306	1.82
77	307/A पै.	4.12
78	307/B	
79	311	4.96
80	314	5.37
81	315 पै.	1.01
82	316	11.41
83	317	8.18
84	318	1.02
85	319	3.00
86	320	1.50
87	321	1.49
88	322	1.19
89	323 पै.	3.55
90	324 पै.	3.41
91	325	2.33
92	326	1.99
93	327	1.97
94	338	0.74
95	339	1.96
96	340	1.43
97	341	3.23
98	342	0.03
99	343 पै.	6.92
100	344	0.59

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Shinganhalli--Contd.

101	345	0.71
102	346 पै.	0.22
103	347	0.14
104	321	3.46
105	322	1.61
106	323 पै.	4.01
107	324 पै.	8.98
108	325	2.79
109	326 पै.	5.13
110	327	1.24
111	348 पै.	2.15
112	349	1.60
113	350	1.77
114	351 पै.	4.85
115	352 पै.	2.19
116	353 पै.	2.70
117	354 पै.	3.85
118	355 पै.	4.71
119	405/1	
120	405/2	
121	405/3	1.72
122	405/4	
123	405/5	
124	406 पै.	0.90
125	407 पै.	0.06
126	408 पै.	1.85
127	409 पै.	2.98
128	410 पै.	0.09
129	411	2.02
130	412	0.42
131	413	0.36
132	414	0.86
133	449	0.08
134	451	1.09

Schedule--B--Contd.

Sr. No.	Gut Nos.	Area	Remark
1	2	3	4
		Ha. (CCA)	

Village Shinganhalli--Contd.

135	452	0.67
136	453	0.39
137	454	0.09
138	455	1.97
139	456	1.16
140	457	0.28
141	458	0.25
142	461	0.09
143	462	0.01
144	463 पै.	0.57
145	464 पै.	0.33
146	465	0.92
147	468	0.03

Total 252.81

Villagewise Abstract

Sr. No.	Gut Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

Village Avandhi

1	2	6.67
---	---	------

Village Shinganhalli

1	147	252.81
---	-----	--------

Total 149 259.48

Engr. SACHIN KUNDLIK PAWAR,
Executive Engineer,
Mhaisai Pump House
Division No. 2, Sangli.

Sangli, 21st October 2024.